

पांचवर्षीचे पंचांग पुस्तक.

शके १८१६, १७, १८, १९, २०

सालांचे



वे.रा.विष्णु रावजी रहाळकर ज्योतिषी

नाशिककर

व


वे.रा. विष्णु गणेश चितळे ज्योतिषी

नाशिककर

घांतीं केलें तें पुणे येथें

चित्रशाळा छापवान्यांत

छापविलें.



शके १८१५

सन १८६७ चे २५ आक्का अन्वये नोंदिलें-

आहे.



प्रस्तावना.

—:५:—

आम्ही या पूर्वी पाच वर्षांचे पंचांग पुस्तक इफि१८११ ते १८१५ पर्यंत तयार करून छापून प्रसिद्ध केले होते. ते पुस्तक बहुतेक लोकांचे अवलोकनांत आले आहे व ते पुस्तक लोकांस घसन पडले अशा विषयी बरीच पत्रे आम्हांकडे आली आहेत. तशीच पुढील पाच वर्षांचा पंचांग तयार करून पूर्वीप्रमाणे पुस्तकरूपाने छापून प्रसिद्ध करवी अशा विषयी ही बरीच पत्रे आली आहेत म्हणून आम्ही इ.स. १८१६ ते १८२० पर्यंत पंचांग तयार करून पूर्वीप्रमाणे कांही नाहिती कमीकरून तयार विशेष उपयोगी माहिती घालून पुस्तकरूपाने छापून प्रसिद्ध केले आहेत. निरक्षर्यास अतीशय दुःख वाटते की, रा रा रा रा रा रा बळवंतराव रावजी पेंडसे पत्रज्ञान मासेदार हे कैलास वामी दान. न्याची पूर्वीचे पाच वर्षांचे पंचांग पुस्तक तयार करण्यस फार मंदत होती ती ज्या पाच वर्षांचे पंचांग पुस्तक अस नाही आम्हां फार वाईट वाटते न्याची गणिताने फार उत्तम गणि दानी. न्याची कल्पना शक्ति फार चांगली होती न्याची गणिताने कांहीभाग कल्पनेने फार मत्तक करून टाकिले आहेत ते कागद न्याचे चिरंजीव रा. ब. काशानाथ बळवंत पेंडसे असिस्टंट कमिश्नर म-

ध्यभाग यांनीं आम्हांस दिले त्यापासून आम्हांस पु-
 ष्कळ मदत झाली. याबद्दल त्यांचे आम्हीं फार आभारी
 आहो. दुसरे आमंचमित्र वै-सृ-ग अमृत बापजी जोशी
 पेंढणकर यांनीं ही थोडी मदतदिली याबद्दल त्यांचे ही-
 आम्हीं आभारी आहो. गेल्या पांचवर्षांचे पंचांग पुस्तकां-
 त कांहीं चुका होत्या त्याबद्दल ज्यांनीं ज्यांनीं आम्हांस
 सूचना केल्या त्यांचे आम्हीं फार आभारी आहो. येत्या पां-
 चवर्षांचे पंचांगपुस्तकांत चुका नहोऊं देण्याविषयीं
 वरील काळजी घेवया आहे तथापि चुका असल्यास जे-
 कोणी कळवितील त्याच आम्हीं फार आभारी होऊं. या
 पुस्तकांत पंचांगाविषय त्त विषय आहून तें किती-
 महत्त्वाचे आहेत व नोकांस किती उपयोगी होईल हें पु-
 स्तक समग्र अवलोकन केलें म्हणजे स्वारी होईल. पूर्वी
 चे पंचांगपुस्तकांस तसा नोकांनीं उदार आश्चर्यदिना
 तसाच येत्या पांचवर्षांचे पंचांग पुस्तकांस देतील अशी-
 पूर्ण आशा आहे.

पांचवर्षांचे पंचांगकर्ते.

उपयुक्त साहिती

पर्जन्य वृष्टिविषयी थोडी साहिती.

कर्क मंक्रान ज्या वारी होईल त्या प्रमाणे अनुक्रमे
१०।२०।८।१२।१८।५, विंशोपका वृष्टि होणे. विंशोपका १०
हून अधिक असतां शुभ, अन्यत्र अशुभ जाणावे.

सूर्य मूल महानक्षत्रानर आल्या पावून मेषांचें गर्भ
धारणाम ९ उरक मंचयाम, शरभ होतो. गर्भ धारणापा
सून १०५ दिवसांनी राप्ते होत आकाशम अश्रं यण,
साठ्या वागसरणे. किंचित् किंचित् पर्जन्य पतन, फार थंडी
पडणे, उष्माहोणे, आदि करून नक्षत्रे त्या त्या दिवशीं हा
तात त्या दिवशीं मेष गर्भ पुष्टि झाली असे समजावे.
वास्तविक पर्जन्यकाल आठ महानक्षत्रापासून सुरू हो
तो. मेष गर्भ पुष्टि जशी होईल त्या मानाने त्याच्या स्थिती
पर्जन्य पडता. म्हणून प्रातःकालीं पर्जन्य कधी कधी प-
डेल, हे पाहण्यास पूर्वीच दृग्दर्शी न्यायिणी यांनी याना-
वरणांचे मात माग मानून जवळ वास्त्यांत ममनादींचक
सांगितले आहे त्यांचे आधार पाहिले तर यमविकल
होत नाहीं तेच स्वामी सिद्धिना.

सप्तनाडीचक्र.

नावे	चंद्र	वात	शिली	साम्य	नीर	अंबु	अमृत
नक्षत्रे	क	रो	सु	आ	पु	पुः	जा
	वि	त्वा	वि	ह	उ	पू	मघा
	ज	ज्ये	भू	पू	उ	अ	अ
	म	अ	वे	उ	पू	श	ध
स्वाभी	शानि	रवि	सोम	गुरु	शुक्र	बुध	चंद्र
फलं	अशुभ फलदा	निर्जला	मध्यम फलदा	शुभ फलदा	नदी	शुभ फलदा	सजलं

वर लिहिलेले सप्त नाडीचक्रात २० नक्षत्रे धरून त्याच्या ७ नाड्या मानिल्या आहेत, पैकीं मध्यमच्या ३ अशुभ फलदा, ४ थी मध्यम, व शेवटच्या ३ शुभ फलदा नाडी होत. पंचांगांत स्पष्ट ग्रह दिसेले असता त्यावरून कोणताही स्पष्टग्रह त्या नक्षत्रावर असिले ते नक्षत्र त्याचक्रांत पहिले बत्याम ती नाडी असले त्यानाडीत तो ग्रह जाई असे समजावे. त्या ममाणे सातही ग्रह कोण कोणत्या नाडीत आहेत बऱ्याचें सातही कोण आहेत हे मळग पहाने.

जर पुष्कळ ग्रह शुभ नाडीत असतील व चंद्रही त्याच नाडीत असले तर वृष्टि होईल परंतु जर चंद्र त्या नाडीत येण्यास अवकाश असले तर तितके दिवसांनी मागाहून वृष्टि होईल परंतु हायोग विनाशकः शुभ फलदानादीत होता.

सामान्यतः वृष्टिकारक ग्रह चंद्र व शुक्र आहेत म्हणून ते साकारांनी शुभ ग्रह युक्त किंवा दृष्ट असतील तर वृष्टिकर्ते होतात

पूर्वाचंद्र त्या नाडीत असले तबे अशियतीत जर तो पूर्ण

दृष्ट असलावर दृष्टि करतो.

कोणीही ग्रह स्वनाडीस्थ असतां पूर्णफल देतो. मंगळमा
त्र जीत जाईल तिचे पूर्ण फल देतां.

सामान्यतः प्रथमचें नाडित्रय अशुभ फल देवतिर्जल जा
हे जर त्यांत २।३ किंवा अधिक ग्रह असतील तर पुष्कळ वा-
रा सरता, उन्हाळा होतो दृष्टि होत नाही. परंतु जर त्यांत शतम
ग्रहाधिक्य होईल तर त्याच जनदानाडी होनात अंत्यनाडीत
यास पापाधिक्य असल्यास त्यामज्जा असूनही निर्जला हो-
नात परंतु जर ते ग्रह जलचर गति भवाशगत असतील तर अ-
तिदृष्टि होत

कोणताही ग्रह जलनाडीत असून जर त्याचें वृद्धी मार्गीभव
न, उदयास्त नक्षत्रांतर किंवा राज्यतर होईल तर त्याकालीं दृ
ष्टि होते. परंतु हा योग मंगळास असतां विशेषतः कोणतेही
वेळीं दृष्टि होते पूर्णचंद्र स्वनाडीस्थ असून ३।४।५ ग्रहां
नीं विद्ध असिल तर क्रमाने १।३।७ दिवस दृष्टि होते. तोच
बुधाचे नाडीत असतां अर्ध प्रमाणानें व शक्राचे असतां-
चतुर्थांशानें दृष्टि होते.

मंगळ गुरु व चंद्र हे एकच जलनाडित्रयांत असतील तर
फार पर्जन्य पडतो. वर्षाकालीं पूर्ण चंद्र शक्रापासून ७ वा व
शनिपासून ५।७।९ असून शत दृष्टिकिंदा युक्त भसेल तर दृष्टि हो

बुध गुरु, शक्र व चंद्र यांचा योग असता बहुन दृष्टि होते. मंग-
ळ व शनि यांचा पूर्वनाडीत्रयांत योग असतां तुफान पार व आग्नि
प्रय होते

२ रासांगितल्या यमाणे यष्टियोगातून रासांगितपुत्र सांगावे
२ चंद्रकोणते दिशेस आहे, मेघच सिद्धे ॥ मेघ सिद्ध धनचा रा-
शीचा चंद्र पूर्वस. बुधम, कन्या, मकर यांचा राशिगेस जूळ, कुंठ,
मिथुन यांचा पश्चिमेस, कर्क, वृश्चिक, मीन या राशींचा उत्तरेस.

सन्मुखेवा अर्धलाभाय० सन्मुख चंद्र घेऊन गमन केले असतां अ-
र्धलाभ होईल. दक्षिण बाजूस घेतला तर स्व स्व व संपत्ति प्राप्त होईल.
पृष्ठभागी घेतला तर प्राणनाश, वामभागी घेऊन गमन केले अस-
तां धनाचा क्षय होईल.

३ अग्नि पहणे - सैका तिथि वारयुता ॥ शुकूप्रतिपदे पासून
तिथी मोजून त्यांत एक मिळवून ज्या तिथीस अग्नि पहणे असेल
त्या तिथीचे वाराचा अंक मिळवून ४ नां भागावे शेष शून्य ० अथवा
३ बेईल तर अग्नि भूमीवर आहे. शेष २ राहिले तर पाताळी अग्नि
शेष १ राहिल तर स्वर्गी, असे समजावे. भूमीवरील अग्नि होमा
स प्रशस्त होय.

४ ग्रहण नक्षत्र किती दिवस टाकावे - ज्या नक्षत्रां रवग्रास ग्रह-
ण होईल ते नक्षत्र सहा महिने टाकावे, अर्धग्रासी तीन महिने व
कावे पादग्रासी १ महिना टाकावे या नक्षत्रावर शतकर्म क-
रूनये

५ ग्रहणा पूर्वी किती व नंतर किती दिवस टाकावे
ग्रस्तोदय ग्रहण झालेतर नंतर तीन दिवस टाकावे ग्रस्तास
असेल तर पूर्वी ३ दिवस टाकावे सर्वग्रास असेल तर पूर्वी ७
व नंतर ७ दिवस टाकावे अर्धग्रास असेल तर पूर्वी १॥ व नंतर
२ १॥ दिवस टाकावे

६ जन्म नक्षत्र कोठे उक्तं आहे ॥ उक्तं मुहूर्त मात्नायां ॥
चौल, अन्न प्राशन, उपनयन, पदबंधन, इतक्या कृत्यांस जन्म
नक्षत्र शत अन्य कृत्यास अशक्तः

कोंकणस्थ लोकांच्या उपनांवां वरून अकारादि
वर्णानुक्रमानें गोत्रें व शाखा.

उपनांवें.	गोत्रें.	शाखा.	उपनांवें.	गोत्रें.	शाखा.
आ			ओंकार	वसिष्ठ	तैतीर्य
आंबडेकर	शांडिल्य.	आ-शा.	ओंक. (बोक)	वसिष्ठ	तैतीर्य
आघरकर	वसिष्ठ	"	ओलकर	विष्णुव	अश्व.
अभ्यंकर	वसिष्ठ	तैतीर्य	क		
आचार्य	कोंडिण्य	आश्व शा.	करमरकर	काश्य	आश्व.
आचार्य	कौशिक	तैतीर्य	करबीर	शांडिल्य	आश्व.
आगलावे	नित्युदन	तैतीर्य	कटके	कोंडिण्य	आश्व.
आंचवल	भारहूज	आश्व.	कणयाचे	भारहूज	आश्व.
आघोटकर	गार्ग्य	आश्व.	कर्वे	शांडिल्य	आश्व.
अग्निहोत्री	जामद.	आश्व.	कर्वे	गार्ग्य	आश्व.
अग्निहोत्री	कौशिक	तैतीर्य	करदीकर	कपि	तैतीर्य
आगाशे	कौशिक	तैतीर्य	का.		
आंपटे	कौशिक	तैतीर्य	कान्हेरे	काश्य	आश्व.
आंठवळे	अत्रि	अश्व.	कापसे	काश्य.	आश्व.
उ.			कापसे	नित्युदन	तैतीर्य
उपाध्ये.	शांडिल्य	आ-शा.	कानर्णे	काश्यप	तैतीर्य
उकिडेवे	वत्स	आश्व	काणे.	शांडि.	आश्व.
ओ.			कानडे	शांडि.	आश्व.
ओगळे	काश्यप	आश्व.	काळे	शांडि.	आश्व.

काळे	कपि	तेनीर्य	कोपरकर	वासिष्ठ	आश्व.
काळे	वासि.	आश्व.	कोल्हटकर	कोशिक	आश्व.
काळे	वत्स.	आश्व.	कोळधेरकर	शां.डि.	आश्व.
कार्त्तकर	वासि.	तेनीर्य	रव.		
कापरेकर	वासि.	आश्व.	खडके	शां.डि.	आश्व.
कापरेकर	वासि.	आश्व.	खडके	गार्ग्य	आश्व.
काशीकर	वासि.	तेनीर्य	खंजणे	गार्ग्य	आश्व.
कामाठी	कपि	तेनीर्य	खंगले	गार्ग्य	आश्व.
काकतकर	वत्स	आश्व.	खरे	कोशिक	तेनीर्य
कानिटकर	कोशिक	आश्व.	खा.		
कि.			खाडिनकर	काउयप	आश्व.
किणकिणे	काश्य.	आश्व.	खांबेठे	कपि	आश्व.
किणकिणे	विष्णुवर्द्ध.	आश्व.	खानगीवाले	कपि	तेनीर्य
किडमिडे	विष्णुवर्द्ध.	तेनीर्य	खु.		
कु.			खुळे	कोशिक	आश्वना.
कुटुंबळे	काश्यप	आश्व.	खुळे	कोशिक	तेनीर्य.
कुटुंबे	वासिष्ठ	आश्व.	ग.		
कुंटे	जामदग्न्य	आश्वना.	गणपुळे	शांडिल्य	आश्व.
के			गट्टे	कोशिक	तेनीर्य
केळकर	शांडिल्य	आश्व.	गडबोले	कोशिक	तेनीर्य
केतकर	गार्ग्य	आश्व.	गा.		
को.			गांधारे	भारद्वाज	आश्व.
कोजरेकर	शां.डि.	आश्व.	गानु	काश्यप	आश्व.
कोकणे	वासिष्ठ	आश्व.	गानु	शांडिल्य	आश्व.

जोशी	शांडिल्य	आश्व	वाहनकर	शांडिल्य	आश्व.
जोशी	भारद्वाज	आश्व.	ति.		
जोशी	गार्ग्य	आश्व.	तिब्रेकर	शांडिल्य	आश्व.
जोशी	कपि	आश्व.	तिरडे	वासिष्ठ	नैनीर्य
जोशी	वत्स	आश्व	तिरुस्ते	कौशि.	नैनीर्य
+जोग	काश्यप	नैनीर्य	तु		
जोगदेव	कौशिक	आश्व.	तुळपुळे	शांडिल्य	आश्व.
जोगदंड	कौशिक	नैनीर्य	थ.		
जोगळेकर	अत्रि	आश्व	थत्ते	काश्यप	आश्व
ट.			थत्ते	शांडिल्य	आश्व
टकले	शांडि.	आश्व.	थो.		
टि.			थोगत	गार्ग्य	आश्व
टिळक	शांडिल्य	आश्व.	द.		
टे.			दाहिभाते	विष्णुव.	आश्व
+टेंगे	भारद्वाज	नैनीर्य	+दर्वे	भारद्वा.	आश्व.
टो.			दत्ताल	कपि	आश्व.
टोळे	गार्ग्य	आश्व	दा.		
ठो.			दानार	काश्यप	आश्व.
ठोसर	काश्यप	आश्व	दानार	शांडिल्य	आश्व.
डो.			दानार	वासिष्ठ	नैनीर्य
डोंगरे	शांडि.	नैनीर्य	दानार	वत्स	आश्व.
ट.			दानार	काश्यप	आश्व
दमटेंरे	कौशिक	नैनीर्य	दामोदर	काश्यप	आश्व
ता			दारशेतकर	काश्यप	आश्व.

दांमले	शांडिल्य	आश्व.	धा.		
दांडेकर	वासिष्ठ	आश्व.	धारप	कपि	तवीर्य
दात्ये	वासिष्ठ	तेतीर्य	धामणकर	शांडिल्य	आश्व.
दांबके	गार्थ	आश्व.	धामणकर	गार्थ.	आश्व.
दाबके	कपि	आश्व.	धारू	वासिष्ठ	तेतीर्य
दाभोळकर	बल्ल	आश्व.	धो.		
दाबळ	अत्रि	आश्व.	धोडपकर	शांडिल्य	आश्व.
दि.			धोडपकर	वासिष्ठ	आश्व.
दिवेकर	वासि.	तेतीर्य	धोपावकर	कोशिक	तेतीर्य
दीक्षीत	काश्यप	आश्व.	न.		
दीक्षित	शांडि	आश्व.	नरबणे	शांडि.	आश्व.
दीक्षित	कोंडिण्य	आश्व.	नगरकर	वासि.	तेतीर्य
दीक्षित	भारद्वा.	तेतीर्य	नवांके	शांडिल्य	आश्व.
दीक्षित	कोशिक	तेतीर्य	ना.		
दीक्षित	अत्रि	आश्व.	नावु	वासिष्ठ	तेतीर्य
दु.			नि.		
दुगळ	शांडिल्य	आश्व.	निछुरे	शांडि.	आश्व.
दे.			ने.		
देशमुख	शांडिल्य	आश्व.	नेने	विष्णुव.	तेतीर्य
देव	विष्णुव.	आश्व.	नेकणे	भारद्वाज	आश्व.
देवळ	कोशिक	आश्व.	नेवरे	बल्ल	आश्व.
देवधर	कोशिक	तेतीर्य	प.		
दो.			पंडये	काश्यप	तेतीर्य
दोणकर	वासिष्ठ	तेतीर्य	परचुरे	शांडिल्य	आश्व.

पराडकर	शांडि.	आश्व.	पेठकर	कौशिक	आश्व.
पथे	शांडि.	आश्व.	पेठेशे	नासदस्य	आश्व.
पठनिकर	शांडिल्य	नैनीर्य	पो.		
पर्वते	वासिष्ठ	आश्व.	पोतनीस	शांडिल्य	आश्व.
पंडित	कौंडिण्य	आश्व.	पोंगरी	वासि.	आश्व.
पठवर्धन	कौंडिण्य	आश्व.	पोतदार	गार्ग्य	आश्व.
पैरांजये	विष्णुवर्द्ध.	आश्व.	फ.		
पा.			फडणीस	काश्यप	आश्व.
पाग्ने	काश्यप	नैनीर्य	फडणीस	शांडिल्य	आश्व.
पागुळ	शांडिल्य	आश्वका.	फडणीस	विष्णुवर्द्ध.	नैनीर्य
पाटगकर	शांडिल्य	आश्वका.	फडनरे	काश्यप	आश्व.
पाउलबुद्धे	गार्ग्य	आश्वका.	फंगसे	कौंडिण्य	आश्व.
पाळंदे	कौशिक	नैनीर्य	फफे	कौशिक	आश्व.
पाळकर	काश्यप	नैनीर्य	फणफक	कौशिक	नैनीर्य
पालशेतकर	शांडिल्य	आश्वका.	फडके	भद्रि	आश्व.
पाचशे	शांडिल्य	आश्व.	फा.		
पावगी	शांडिल्य	नैनीर्य	फाळके	काश्यप	आश्व.
पि.			फाटक	कौशिक	आश्व.
पिंपळम्बरे	नित्युंदन	नैनीर्य	व.		
पिठकर	गार्ग्य	आश्व.	वडिचे	काश्यप	नैनीर्य
पु.			वर्धे	कौशिक	आश्व.
उगर्णाक	कौशिक	नैनीर्य	वा		
पं			बागुरु	वासिष्ठ	आश्व.
पेठे	वासिष्ठ	नैनीर्य	वापट	वासिष्ठ	नैनीर्य

बाठे	कपि	तैत्तिरीय	भांडमोके	नित्युंदन	तैत्तिरीय
बाँळ	वाञ्जव्य	आश्व.	भागवत	गार्ग्य	आश्व.
बांब	कौशिक	आश्व.	भागवत	कपि	आश्व.
बि.			भागवत	जामद.	आश्व.
बिचलकर	काश्यप	आश्व.	भागवत	कौशिक	आश्व.
बे.			+ आवे	कौशिक	आश्व.
बेडेकर	गार्ग्य	आश्व.	+ भांडमोके	अग्नि	आश्व.
बेहेरे	वाञ्जव्य	आश्व.	भि.		
बेट्टे	शांडिल्य	आश्व.	भिडे	नित्युंदन	तैत्तिरीय
बो.			मु.		
बोहरे	शांडिल्य	आश्व.	मुस्कुरे	गार्ग्य	आश्व.
बोडस	वासिष्ठ	तैत्तिरीय	मे.		
भ.			भैरव	वत्स	आश्व.
भट	काश्यप	आश्व.	भो.		
भट	वासिष्ठ	तैत्तिरीय	भोगले	शांडिल्य	आश्व.
भट	गार्ग्य	आश्व.	म.		
भस्मे	वासिष्ठ	तैत्तिरीय	भर्ये	शांडि.	आश्व.
भवान्ये	वासिष्ठ	तैत्तिरीय	भर्ये	शांडि.	आश्व.
भा.			मधुमत्ते	वासि.	आश्व.
भानू	काश्यप	आश्व.	मंडलीक	विष्णुवर्द्ध.	आश्व.
भाटे	शांडिल्य	आश्व.	मनोहर	भारद्वाज	तैत्तिरीय
भाटे	कपि	तैत्तिरीय	मंगरूरकर	गार्ग्य	आश्व.
भातगवडे	वासिष्ठ	आश्व.	मराठे	कपिल	आश्व.
भाजे	वासिष्ठ	तैत्तिरीय	मा.		

माखळकर	काश्य.	तैतीर्य	रराटे	कपि.	अश्व.
+ माटे	शांडिल्य	आश्व.	रहाळकर	भारद्वाज	अश्व.
साटे	गार्ग्य	आश्व.	रा.		
+ माईल	वांडि	आश्व.	रास्ते	काश्य.	तैतीर्य
माईल	कपि	आश्व.	रास्ते	कोशिक	आश्व.
मायले	वांडि.	आश्व.	राजवाडे	शांडि.	आश्व.
महाबळ	वासि.	तैतीर्य	+ रानडे	भारद्वाज	तैतीर्य
मायदेव	गार्ग्य	आश्व.	रि.		
मायदेव	कपि	आश्व.	गिस्बुड	शांडि	आश्व.
महाज.	जाम	आश्व.	रे.		
+ मालसे	वत्स	आश्व.	रेशमेकर	वासिष्ट	तैतीर्य
मु.			रो.		
मुकमदार	कोंडि.	आश्व.	रोडे	शांडि	आश्व.
मुजुमदार	नित्युंद	तैतीर्य	ल		
मे.			+ लंबाटे	काश्य	आश्व
मेटकर	काश्यप	आश्व.	लंगोटे	वासि.	तैतीर्य
+ मेंदळे	विष्णु	तैतीर्य.	लकडे	वासि.	आश्व.
मो.			ला.		
मोडक	वासि.	तैतीर्य	लाबेकर	शांडि.	आश्व
मोनि	अक्रि.	अश्व.	लागु	भारद्वा.	आश्व.
म्ह.			लि.		
म्हसकर	गार्ग्य	आश्व	+ लिमये	कपि	तैतीर्य
र			ले.		
रसाळ	नित्युंद	तैतीर्य	+ लेले.	काश्य	तैतीर्य

लेणे	काश्य.	आश्व.	वैद्य	गार्ग्य	आश्वक्यः
लो.			वैशांपायन	नित्युदन	तैतीर्य
लोंढे	काश्य.	आश्व.	व्या.		
व.			व्यास	काश्य.	आश्व.
वर्तक	वासि.	आश्व.	शा.		
वर्तक	कौशि.	आश्व.	शारंगपाणी	कौशिक	तैतीर्य
वशे	गार्ग्य	आश्व.	शि.		
वा.			शिंत्रे	काश्यप	आश्व.
वाकलकर	विष्णुव.	आश्व.	शिंत्रे	शांडिल्य	आश्व.
वाडदेकर	अत्रि	आश्व.	शिवणेकर	वासिष्ठ	तैतीर्य
+ वाड	कौशि	आश्व.	शिधये	शांडिल्य	आश्व.
वि.			शिधोरे	शांडिल्य	तैतीर्य
विध्वंस	शांडि.	आश्व.	शे.		
विध्वंस	कपि	आश्व.	शेरकर	शांडिल्य	आश्व.
+ विज्ञे	वासिष्ठ	आश्व.	शेडे	शांडिल्य	आश्व.
विनोद	वासिष्ठ	तैतीर्य	शेवडे	वासिष्ठ	तैतीर्य
वे			शेवडे	कपि	तैतीर्य
वेलणकर	काश्यप	आश्व.	शेवडे	कौशीक	आश्व.
वेलणकर	वासिष्ठ	आश्व.	शेवडे	कौशिक	तैतीर्य
वेहळेकर	काश्यप	तैतीर्य	स.		
वेलवंडक	वासिष्ठ	तैतीर्य	सहस्रबुद्धे	शांडि.	आश्व.
वै.			सहस्रबुद्धे	नित्युंद.	आश्व.
वैद्य	भारद्वाज	आश्व.	सटकर.	कौशिक	आश्व.
वैद्य	वासि.	आश्व.			

सा.			स्व.		
सादे	वासिष्ठ	तेतीर्थ	स्वयंपाकी	कौशिक	तेतीर्थ
साठये	वासिष्ठ	आश्व.	ह		
साबरकर	वासि.	तेतीर्थ	हसवनीस	अत्रि	आश्व.
साठमानी	नित्युंदन	तेतीर्थ	हरगुडे	वासिष्ठ	तेतीर्थ
साने	कृषि	आश्व.	हिरे	वत्स	आश्व.
सापडे	बाभ्रव्य	आश्व.	हवे	कौशिक	तेतीर्थ
स्व.			हे.		
स्वकले	काश्यप	आश्व.	हेर	वत्स	आश्व.
स्वतार	गार्ग्य	आश्व	हीळे	वत्स.	आश्व.
सुकाडकर	काश्यप	आश्व	क्षी.		
सो.			क्षीरग्यागर	भारद्वाज	आश्व.
सोमण	शांडिल्य	आश्व.	भूळ उपनामें ६० आहेत त्यांस + अशी सूण केळी आहे.		
सोहनी	भारद्वाज	आश्व.			
सोनी	वत्स.	आश्व.			

पत्रक शिवाहसंबंधांत पाहण्याचे प्र-

१ गोत्र मेळन.

बधूवरांचे एक गोत्र असल्यास पहिल्याचे नाही हे उघट आहे सबब त्या शिवाय कोणते गोत्रांचे एकमेकाशीं पडत नाहीं, तीं गोत्रें खाहीं प्रत्येक कोष्टकांत लिहिहीं आहेत.

भारद्वाज	जामदग्न्य	बाभ्रव्य	विष्णुवर्देन	वासिष्ठ	काश्यप	अत्रि
गार्ग्य						
कपिल	वत्स	कौशिक	नित्युंदन	कौंडिण्य	शांडिल्य	एडू. गो. १४

२ वधूवरांचे गुणसंख्येचे कौष्टक.

राशीस जीं नक्षत्रें भोगतात त्या वरून वधूवरांचे नक्षत्रावर चरणभेदानें गुण किती येतात हें पहाणें पृथक् पृथक् पर्यायानें होऊन नंतर त्याचे गुणसंख्येची जुळणी करतात त्यास तसें न करितां वधूवरांचीं नक्षत्रें चरणभेदानें समजली झणजे त्याजवरून एकरम गुणांची संख्या कळली जावी झणून मागें कौष्टक दिलें आहे. गुणांची पूर्णसंख्या ३६ आहे त्याच्या निम्बें १८ यावर गुण असतील तेव्हां तीं द्विषणें लग्नास युक्त होतात. परंतु गुणसंख्या १८ वर उतरून त्यास कित्येक दोषामुळे नडी असतात. सबब ते दोष कोणते हें समजण्याकरितां मागे दिलेले कौष्टकांत प्रथम गुणसंख्येचा आंकडा घालून त्या ग्वालीं दोषसंख्येची अंकरसंज्ञा घातली आहे व हे अंक १ ते ६ पावेतां असल्यामुळे प्रत्येक आंकड्याचे दरम्यान खूण न करितां एकावर घातले आहेत. सबब ती अंकरसंज्ञा एक न समजतां प्रत्येक अंक प्रत्येक दोषाचा समजावा.

अंकरखुलासा.

- | | |
|------------------------------------|---|
| १ गण दोष रासस व मनुष्यगणाचा | } आंत वर्ज्य व ग्राह्य असे भेद आहेत सबब ग्राह्यदोषांचे अंकापुढें + फुली ही संज्ञा केली आहे. |
| २ वैर योनी सबब वर्ज्य आहे. | |
| ३ एकनाड सबब वर्ज्य ४ द्विरद्वादशाक | |
| ५ नवपंचक. ६ षडाष्टक. | |

अनुक्रमनंबर			बर	रा.	मे	मे	मे	वृ	वृ	वृ	मि	मि.
	रा.	सा.	न.	अ.	प्र.	कृ.	कृ.	रो.	सृ.	सृ.	आ.	
			आ	१	१	१	॥	१	॥	॥	१	
१	मे	१	अ	२८ ३	३३	२७॥	१७॥ ४	२१॥ ४	२२॥ ४	२५॥	१६॥	३
२	मे	१	प्र	३४	२७ ३	२८ १	१८ १४	१६॥ ४	१४॥ ३४	१७॥	२५॥	
३	मे	१	कृ	२६॥	२८ १	२८ ३	१८ ३४	१० १३४	१६॥ ४	१९॥	१९॥	१
४	वृ	॥	कृ	१९ ४	१९ १४	१९ ३४	२८ ३	१८॥ १३	२६॥	१७ ४+	१७ १४+	
५	वृ	१	रो	२३॥ ४	२३॥ ४	११ ३१४	२० ३५	२८ ३	३६	२६॥ ४+	२३ ४+	
६	वृ	॥	सृ	२३॥ ४	१४॥ ३४	१८॥ ४	२७॥	३५	२८ ३	१८॥ ३४+	२३॥ ४+	
७	मि	॥	सृ	२६॥	१७॥ ३	२१॥	१९ ४+	२६॥ ४+	१९॥ ३४+	२८ ३	३३	
८	मि.	१	आ	१८॥ ३	२६॥	२१॥ १	१९ १४+	२४ ४+	२५॥ ४+	३४	१७ ३	
९	मि	॥	पु	१८॥ ३	२५॥	२१॥	१९ ४+	२२ ४+	२३ ४+	३१॥	२४ ३	
१०	क	१	पु	२१॥ ३	२८॥	२४॥	२१	१४	२५	१७॥ ४	१० ३४	
११	क	१	पु:	२९॥	२०॥ ३	२६॥	२३	२५	१८ ३	१०॥ ३४	१८॥ ४	
१२	क	१	आ	२५	२३ १	२१॥ ३	१८ ३	११ ३	१९	११॥ ४	११॥ १४	
१३	सिं	१	म	१९ ५+	१९ १५+	१५॥ ३५+	१६॥ ३	९॥ ३	१७॥	२०॥	२०॥ १	
१४	सिं	१	पू	२५ ५+	१७ ३५+	१९ १५+	२० १	२३॥	१५॥ ३	१८॥	२६॥	
१५	सिं	१	उ	१५॥ ३५+	२५ ५+	२० १५+	२१ १	२६	२४॥	२७॥	१९॥ ३	
१६	क	॥	उ	११ ३६	२१ ३६	१६ १६	२०॥ १५+	२५॥ ५+	२४ ५+	३१॥	२१॥ ३	
१७	क	१	रू	११ २३६	१८॥ ६	१६ ६	२०॥ ५+	२३॥ ५+	२४॥ ५+	३२	१८॥ ३	
१८	क	॥	बि	१२॥ ६	४॥ १३६	१८॥ ६	२३ ५+	१८॥ १५+	१०॥ ३५+	१८ ३	३२ १	

मि	क	क	क	सिं	सिं	सिं	कं	कं	कं	तू	तू
॥	।	१	१	१	१	।	॥	१	॥	॥	१
पु	पु	पुः	आ	म	पू	उ	उ	ह	चि	चि	स्वा
१७॥ ३	२२॥ ३	३०॥	२७	२० ५+	२४ ५+	१४॥ ३५+	९॥ ३६	१०॥ २३६	१२॥ ६	२२	२८ २
२५॥	३०॥	२२॥ ३	२४॥ १	१९ १५+	१७ ३५+	२४ ५+	१९ ६	१८॥ ६	३॥ १३६	११ ११	२८
१९॥	२४॥	२६॥	२२॥ ३	१५॥ १३५ ५	१९ १५+	२० १५ +	१५ १६	१४ ६	१७॥ ६	२७	१४ ३
१७ ४+	२१	२३	१९ ३	१९ ३	२१ १	२२ १	२० १५+	१८ ५+	२३ ५+	२२ ६+	९ ३६+
२२ ४+	२६	२७	१२ ३१	१०॥ ३१	२४॥	२७	२५॥ ५+	२५॥ ५+	१८॥ १५+	१७॥ १६ +	१५ ३६ +
२९॥ ४+	२६	१९ ३	२१	१९॥	१५॥ ३	२४॥	२३ ५+	२५॥ ५+	११॥ ३५ +	१०॥ ३६ +	२४॥ ६+
३१॥	१८॥ ४	११॥ ३४	१३॥ ४	२२॥	१८॥ ३	२७॥	३१॥	३४	२० ३	१३ ३५ +	२७ ५+
२५ ३	१२ ३४	२०॥ ४	१२॥ १४	२१॥ १	२७॥	२०॥ ३	२४॥ ३	२४॥ ३	२७ १	२० १५ +	२७ ५+
२७ ३	१४ ३४	२१ ४	१५॥ ४	२१॥ २	२५॥ २	१९॥ ३	२३॥ ३	२४॥ ३	२६॥	१९॥ ५+	२७ ५+
१३ ३४	२७ ३	३४	२८॥	१६॥ २४+	२०॥ २४+	१४॥ ३४+	१६॥ ३	१७॥ ३	१९॥	१९	२६॥
२४ ४	३४	२८ ३	२९	१८॥ ४+	१४॥ ३४+	२३॥ ४+	२५॥	२५॥	११॥ ३	११ ३	२५
१३॥ ४	२७॥	२८	२७ ३	१५ ३४+	१५॥ १४+	१७॥ १४+	१९॥ १	१९॥	२४॥	२४	११ ३
१९॥ २	१६॥ ४+	१८॥ ४+	१६ ३४+	२८ ३	३० १	२६॥ १	१४॥ १४+	१४॥ ४+	१९॥ ४+	२३॥	१०॥ ३
२५॥	२२॥ २४+	१६॥ ३४+	१६॥ १२४+	३० १	२८ ३	३४	२४ ४+	२०॥ ४+	५॥ १३४ +	९॥ १३	२४॥
२७॥ ३	२४॥ ३४+	२५॥ ४+	१८॥ १४+	२६॥ १	३४	२८ ३	१६ ३४+	१५ ३४+	१२॥ १४+	१६॥ १२	२५॥
३१॥ ३	२६॥ ३	२७॥	२०॥ १	१५॥ १४+	२३ ४+	१७ ३४+	२८ ३	२७ ३	२४॥ १२	१६॥ १२४	२५॥ ४+
२३॥ ३	१८॥ ३	२६॥	२१॥	१६ ४+	२०॥ ४+	१५ ३४+	२६ ३	२८ ३	२८	२० ४+	२६॥ ४+
२४॥	१९॥	११॥ ३	२५॥	२०॥ ४+	६॥ १३४+	१३॥ १२४+	२४॥ १२	२७	२७ ३	१९ ३४+	१९ ४+

	कू	ह	र	रु	ध	ध	ध	म	म	म	कुं	कुं
	॥	।	१	१	१	१	।	॥	१	॥	॥	१
	वि	वि	अ	ज्ये	सू	पू	उ	उ	अ	ध	ध	श
अ	१	२२	१८॥ ६+	२४॥ ६+	१३ ३६	१२॥ ३५+	१४॥ ५+	२३ ५+	२५	२६	२०	१९॥ ३
अ	१	३१	१८॥ १६+	१७॥ ३६+	१९॥ १६+	१७॥ १५+	१७॥ ३५+	२५॥ ५+	२७॥	२६	१०	९॥ १३
कू	१	१९	१६ ३६+	१९॥ ६+	२५॥ ६+	२५ ५+	१९॥ १२५	११॥ ३१५	१३॥ १३	१३॥ ३	२५	२४॥ २
कू	॥	१४	२१॥ ३६+	२५॥ ३	३०॥	१२ ६	१५ १२६	७ १२६	१२ १३५	१०॥ १३५	३०॥ २५+	२९ २
सो	१	८	१४॥ ३१६	२९॥ ३१	२३॥ १	१३॥ १६	१९॥ ६	११ ३६	१६ ३५+	१८ ३५+	१९ १५+	२४॥ १
सू	॥	१७	२३॥ ६+	२१॥ ३	२४॥	१७॥ ६	१०॥ ३६	१६॥ २६	२१॥ २५+	२६ २५+	१३ ३५+	१७॥ ३
सू	॥	१९॥	१३ ५+	११ ३६	१४ ६	२३	१९ ३	२५ २	१९॥ २६+	२४ २६+	१० ३६+	१२ ३५+
आ	१	२०	१३॥ १५+	१९ २६	५ १३६	१५ १३	२८	२७॥ २	२१॥ २६+	२२॥ २६+	१७ १६+	१९ १५+
पु	॥	२१	१४॥ ५+	२०॥ ६	६ ३६	१४ ३	२७	२७	२१॥ ६+	२२॥ ६+	१९॥ ६+	१८॥ ५+
पु	१	२०॥	१९ ५+	२५ ५+	१०॥ ३५+	१७॥ ३६+	२०॥ ६+	२०॥ ६+	२६	२७	२१	१२ ६
पु	१	२०॥	१९ ५+	१७ ३५+	२० ५+	१७॥ ६+	१२॥ ३६+	२०॥ ६+	२६	२७	१३	४ २३६
आ	१	१६	१४॥ ३५+	१९ ५+	२५ ५+	२१॥ ६+	१५॥ १६+	७॥ ३१६	१३ १३	१३ ३	२६	१७ ६
म	१	१५॥	२०॥ ३	२४॥	३२	२४ ५+	१९ १५+	८॥ १३५+	३॥ ३१६	४॥ ३६	१७॥ ६	२३॥ २४॥
पु	१	१७॥	२३॥ १	२०॥ ३	२४॥ १	२५ १५+	१७ ३५+	२४ २५+	१९ ६	१८॥ ६	१३॥ १३६	९॥ १३
उ	१	१६॥	२२॥ १२	३०॥	१६॥ १३	९॥ १३५+	२५ ५+	२५ ५+	२० ६	२० ६	११॥ १६	१७॥ १
उ	॥	१६॥	१८ १२४	२६ १२	१२ १३	१४ १३	२९॥	२९॥	२४ ५+	२४ ५+	१५॥ १५+	१६॥ १६+
ह	१	१८॥	२० ४+	२६	१३॥ ३	१५ ३	२७	२८॥	२३ २५+	२४ ५+	१८ ५+	१९ ६+
वि	॥	२५॥	२७	११ ३	२५	२७	१३ १३	२१ १	१५॥ १५+	१७ ५+	१५ ३५+	१६ ३६+

कुं	मी	मी	मी	अनुक्रमिकं	वर	रा	मे	मे	मे	व	
॥॥	१	१	१			मा	१	१	१	॥॥	
पू	पू	उ	रे	रु	रा	जा	न	अ	म	क	
१५॥	१४॥ ३४+	२३॥ ४+	२६ ४+	१९	वू	॥	वि	२२	१४ १३	२०	२३ ६+
२३	२२॥ ४+	१६॥ ३४+	२५॥ ४+	२०	वू	१	स्वा	२९	२०	१६ ३	११ ३६+
१८॥	१७॥ १	१९॥ १४+	१०॥ ३४+	२१	वू	॥॥	वि	२९	००	२०	१५ ३६+
२३	२० १	२२ १	१३ १	२२	वृ	१	वि	१६॥ ६+	१६॥ १६+	१४॥ ३६+	१९॥ ३
२९	२६	२७	१९ ३	२३	वृ	१	अ	२३॥ +६	१४॥ ३६+	१८॥ ६+	२३॥
२८	२४	१८ ३	२७	२४	वृ	१	ज्ये	१० ३६+	१७॥ १६+	२३॥ ६+	२८॥
२२॥	२४ ५+	१७ ३	२६	२५	ध	१	सू	११॥ ३५+	१९ १५+	२५ ५+	१९॥ ६
१७	१८॥ ३५+	०६ ३	२६	२६	ध	१	सू	२५॥ ५+	१७॥ ३५+	१९॥ १३५+	१४ १६
१६	१७॥ ३५+	२६॥ ३	२६	२७	ध	१	उ	२४ ५+	२५॥ ५+	११॥ २५+	६ १३६
९॥	१६ ३६	१५ ५+	२४॥ ५+	२८	म	॥॥	उ	२७	२८॥	१४॥ १३	१२ १३५+
१७॥	१६ ६	१८ ३५+	२६ ५+	२९	म	१	श्र	२८	२७	१४॥ ३	१२ ३५+
११॥	१७॥ १६	३० १५+	१२ ३५+	३०	म	॥	ध	२०	११ १३	२६ २	२३॥ २५+
१७॥	१७॥ १	१८॥ १६+	१२ ३६+	३१	कुं	॥	ध	१९॥	१०॥ १३	२५॥ २	३० २
२३॥	२३॥ ६+	१६॥ ३६+	२४॥ ६+	३२	कुं	१	११	१४॥ ३	२०॥ १२	२६॥	३१
१५॥	१५॥ ३	२६॥ ६+	२४॥ ६+	३३	कुं	॥॥	सू	१३॥ ३	२४॥	२९॥ १	१४ १
१४॥	१७ ३६+	२८ ३	२६	३४	मी	१	सू	१४॥ ३४+	११॥ ४+	१६॥ १४+	१९ १
१३॥	१६ २३६+	२६ २३	२६	३५	मी	१	उ	२३॥ ४+	१५॥ ३४+	१८॥ १४+	२१ १
१६॥	१९ १६+	१० १३	१९ २	३६	मी	१	रे	२५ ४+	२३॥ ४+	१०॥ ३४+	१३ ३

	क.	ख.	गि.	गि.	गि.	क.	क.	क.	सि.	सि.	सि.	क.
	१	॥	॥	१	॥॥	।	१	१	१	१	।	॥
	रो	सृ	सृ	आ	उ	उ	उ	आ	म	पू	उ	उ
मि	११॥ १६+	१०॥ ३६+	१२ ३५+	२६ १५+	१०॥ ५+	१९	११ ३	२५	२४॥	१०॥ १३	१७॥ १	१७॥ १४+
मि	१४ ३६+	२४ ६+	२६ ५+	२६ ५+	२७ ५+	२७॥	२६	१३ ३	१२॥	२४	२५॥	२५॥ ४+
मि	९ १३+	१७ ६+	१०॥ ५+	२० १५+	२० ५+	२०॥	२०॥	१७ ३	१६॥	१०॥ १	१७॥ १	१७॥ १४
मि	१३॥ १३	२१॥	११ ६	१४॥ १६	१२॥ ६	१० ५+	१० ५+	१४॥ ५+	२४॥	१२॥ १	२१॥ १२	१७ १२
मि	२७॥	२०॥ ३	१० ३६	१५ ६	१९॥ ६	२५ ५+	१७ ३५+	२० ५+	२४॥	२०॥	२०॥	२४
मि	२२॥ १	२९॥	१२ ६	२ १६	४ ६	९॥ ५+	१९ ५+	२५ ५+	३१	२३॥ १	१५॥ १३	११ १३
मि	१२॥ १६	१२॥ ६	२१ १३	१४ १३	१२ ३	७॥ ३६+	१७॥ ६+	२३ ६+	२४ ५+	१० १५+	१९॥ १५+	१३ ३१
मि	१०॥ ६	१०॥ ३६	१९ ३	२६	२७	२२॥ ६+	१४॥ २३६+	१६॥ १६+	१९ १५+	१७ ३५+	२५ ५+	२०॥
मि	१० २३६	१६॥ २६	२५ २	२६	२७	२२॥ +६	२२॥ ६+	०॥ १६+	०॥ १५+	२४ ५+	२५ ५+	२०॥
मि	१६ २३५+	२२॥ २५+	१९॥ २६+	२४॥ २६+	२१॥ ६+	२०	२०	१४ १३	४॥ १३६	२० ६	२१ ६	२४ ५+
मि	१७ २३५+	२६ २५+	२३ २६+	१९॥ २६+	२१॥ ६+	२०	२०	१४ ३	५॥ १६	१०॥ ६	२० ६	२३ ५+
मि	१९ १५+	११ ३५+	० ३६+	१६ १६+	१४॥ ६+	२१	१३ २३	२७	१०॥ ६	४ १३६	१०॥ १६	१५॥ १५+
मि	२५॥ १	१०॥ ३	११ ३५+	१९ १५+	१७ ५+	१२ ६	४ २३६	१० ६	२४॥	१०॥ १३	१०॥ १	१७॥ १६+
मि	१५ १	२६॥	२० ५+	१२ १३५+	१२ ३५+	६॥ ३६	१३ ६	१९ ६	२५॥	१९॥ १	११॥ १३	१०॥ १३६
मि	३०	३०	२३॥ ५+	१७ ३५+	१७ ३५+	११॥ ३६	१९॥ ६	१२ १६	१०॥ १	२४॥	१६॥ ३	१५॥ १६+
मि	२५	२५	२४	१७॥ ३	१७॥ ३	१७ ३५+	२५ ५+	१७॥ १५+	१६॥ १६+	२२॥ ६+	१४॥ ३६	१६ २३
मि	२६	१० ३	१७ ३	२५	२६॥	२६ ५	१९ ३५+	२० १५+	१७॥ १६+	१५ ३६+	२५॥ ६+	२७
मि	१७ ३	२६	२५	२४	२५	२४॥ ५+	२६ ५+	१३ ३५+	१२ ३६+	२२॥ ६+	२३॥ ६+	२४ २

क	क	कू	कू	कू	ह	ह	ह	ष	ष
१	॥	॥	१	॥॥	।	१	१	१	१
ह	वि	वि	स्वा	वि	वि	अ	ज्ये	सू	पू
२० ४+	२० ३४+	२७ ३	२७	३१॥ ४	२२॥ ४	-६॥ ३४	२०॥ ४	२७	११ ११
२७॥ ४+	२१ ४+	२८	२८ ३	२० ३	९ ३४	२१॥ ४	१६॥ ४	२३	२७
१८॥ ४+	२६ ४+	३३॥	१९ ३	२७ ३	१६ ३४	१६ ४	२१॥ ४	२७	२१ १
१८	२६	२१॥ ४	७ ३४	१५ ३४	२७ ३	२७	३१॥	२१॥ ४+	१५॥ ४+
२५	११ ३	६॥ ३४	२०॥ ४	१६ ४	२८	२८ ३	३१	१५॥ ४+	१३॥ ३४+
११ ३	२४	१९॥ ४	१४॥ ४	१९ ४	३१॥	३०	२८ ३	१४ ३४+	१६॥ १४+
१३ ३	२६	२६	२१	२६	२२॥ ४+	१६॥ ४+	१६॥ ३४+	२७ ३	२८ १
२७	१२ १३	१२ १३	२७	२० १	१६॥ १४+	१५॥ ३४+	१७॥ १४+	२७ १	२८ ३
२८॥	२० १	२० १	१९ ३	१२ १३	८॥ १३४+	२३॥ ४+	१७॥ १४+	२५॥ १२	३५
२४ ५+	१५॥ १५+	२२॥ १	२१॥ ३	१४॥ १३	१२ १३	२७	२१ १	१४॥ १२४	२४ ४
२४ ५+	१७ ५+	२४	२१॥ ३	१४॥ ३	१२ ३	२७	२१	१४ २४	२२॥ ४
१७ ५+	१५ ३५+	१९ ३	२४	२८॥	२६	१२ ३	२६	२०॥ ४+	६॥ ३४
१९ ६+	१७ ३६+	१८ ३५+	२० ५+	२४ ५+	२५	११ ३	२५	२९॥	१५॥ १३
१०॥ १६+	२५ ६+	२६ ५+	२१ ५+	२६ ५+	२६॥	२०	१८ ३	२४॥ ३	२४॥ १
१५॥ ३६+	१७॥ १६+	१८॥ १५+	२६ २५+	२० १५+	२०॥ १	२६॥	११ १३	२५॥ १३	२९॥
१६ २३	१८ ३	११ १६	१८॥ २६	१२॥ १६	१९ १५+	२५ ५+	९॥ १३५+	१४॥ १३	२८॥
२६	९ १३	२ ११६	१९ ६	९१॥ १६	१८ १५+	१८ ३५+	२० १५+	२१॥ १	२१॥ ३
२५	१९ १	१२ २६	१० ३६	४ १६	१०॥ ३५+	२६ ५+	२१ ५+	२६	२८॥

	ध	म	म	म	कुं	कुं	कुं	मी	मी	मी.
	।	।।।	१	।।	।।	१	।।।	।	१	१
	उ	उ	श्र	ध	ध	श	पू	पू	उ	र
।।वि	२१ १	२३।। १	२५	२७ ३	१८ ३५+	२६ ५+	१८।। १५+	१२ १६	३ १३६	१२ २६
।।स्वा	१९ ३	२१।। ३	२३।। ३	२६	२१ ५+	२२ ५+	२५ ५+	१८।। २६	१९ ६	११ १६
।।।वि	१३ १३	१५।। १३	१५।। १३	२०।।	२४ ५+	२६ ५+	२० १५+	१३।। १६	१३।। १६	४ २३६
।।वि	७।। १३४+	११ १३	११ ३	२५	२४	२५।।	१९।। १	१९ १५+	१८ १५+	२।। ३२५+
।।म	२१।। ४+	२५	२६	१२ ३	११ ३	२०	२४।।	२४ ५+	१७ ३५+	२६ ५
।।ये	१६।। १४+	२० १	२०	२३	२४	१७ ३	१० १३	१९।। १३५+	२० १५+	२० ५+
।।मू	१५।। १	१३।। १३४	१३।। ४	१९।। ४	२०।।	२१।। ३	१४।। १३	१६।। १३	२४।। १	२१, ३
।।पू	२४	२२ ४	२३।। ४	५।। १३४	१४।। १३	३।। ९	२०।।	२९।।	२२।। ३	३०।।
।।उ	२८ ३	१६ ३४	१५ ३४	१३।। १४	२३।। १	२३।। १	२८।।	२९।।	३०।।	२२।। ३
।।उ	१७ ३४	२८ ३	२७ ३	२५।। १	१५।। १४+	१६।। १४+	२१।। ४+	२९।।	३०।।	२२।। ३
।।श्र	१५ ३४	२६ ३	२८ ३	२।।	१।। १+	१।। ४+	२०।। ४+	२८।।	२९।।	२३।। ३
।।ध	१४।। ४	२५।। ३	२।।	२।।	१।। ३२+	२३ ४+	१।। १४+	१।। १	१५।। १३	२२।।
।।ध	२३।। १	१६।। १४+	१८ ४+	१८ ३४-	२३ ३	३३	२।। १	८।। १४	६।। १३४	१३।। ४
।।श	२४।। १	१।। १४+	१।। ४+	२४ ४+	१३	२८ ३	१९ १३	८ १३४	१४।। १२४	१५।। ४
।।पू	२९।।	२२।। ४+	२२।। ४+	१८।। १४+	२।। १	१९ १३	२।। ३	१६ १४	२२ ४	१९।। ४
।।पू	२८।।	२८।।	२८।।	२४।। १	१५।। १४	७ १३४	१।। ३४	२।। ३	३३	३०।।
।।उ	२९।।	२९।।	२९।।	१४।। १३	५।। १३४	१४।। १२४	२१ ४	३३	२८ ३	३४
।।र	२०।। ३	२३।। ३	२१।। ३	२३।।	१३।। ४	१५।। ४	१७।। ४	२९।।	३३	२७ ३

अवकहडाचक्र.

चू	वे	लो	ला	अशिव	अश्व	देवगण	अ.ना.	नाडि	पा	मी	सू	मे	मया	उदीर	राक्षस	अं.ना.	नाडि	ये	शो	भा	मी	मूळ	शबान	राक्ष	अ.ना.
ली	तू	ले	लो	परणी	गज	मनुष्य	म.ना.	म.ना.	मे	ना	ही	दू	पूर्वा	उदीर	मनु	म.ना.	म.ना.	धू	धा	फा	टा	पूर्वाषा	वानर	मनु	म.ना.
आ	ई	उ	ए	कुनिक	मेघ	राक्षस	अं.ना.	अं.ना.	टे	दो	पा	पी	उत्तरा	गो	मनु	अ.ना.	अ.ना.	फो	जो	जी	उत्तरा	सुरूस	मनु	अं.ना.	
वो	वा	वी	वू	गेहिणी	सर्प	मनुष्य	अं.ना.	अं.ना.	पू	बा	णा	ठा	द्रस्त	महिनी	देव	अ.ना.	अ.ना.	खा	ख	खू	खे	श्रवण	देव	अं.ना.	
बे	बो	का	की	सुग	सर्प	देव	म.ना.	म.ना.	पे	पो	रा	शी	चित्रा	व्याघ्र	राक्ष	म.ना.	म.ना.	गा	गी	गू	गे	धनिष्ठा	राक्ष	म.ना.	
कु	घं	ङ	छ	आर्द्रा	शवान	मनुष्य	अ.ना.	अ.ना.	रू	रे	रो	ता	स्वामी	महिषी	देव	अं.ना.	अं.ना.	जो	सा	सी	सू	शतता	राक्ष	अ.ना.	
के	को	हा	ही	पुनर्व.	मार्जार	देव	अ.ना.	अ.ना.	ती	तृ	ते	तो	विशा.	व्याघ्र	राक्ष	अं.ना.	अं.ना.	से	सो	दा	दी	पूर्वाभा	मनु	अ.ना.	
हू	हे	हो	डा	पुष्य	पिष	देव	म.ना.	म.ना.	ना	नी	चू	ने	अनुरा.	सुग	देव	म.ना.	म.ना.	दू	झा	झा	था	उत्तराभा	मनु	म.ना.	
डी	डू	डे	डो	आनंत.	मार्जार	राक्षस	अं.ना.	अं.ना.	नो	था	थी	चू	ज्येष्ठा	सुग	राक्ष	अ.ना.	अ.ना.	दे	दो	ना	ची	रेवती	देव	अं.ना.	

नवग्रहांची दाने व जप संख्या.

विवाह नक्षत्रे.

नेहिणी	हस्त	उत्तराषाढा
मृग	स्वाती	उत्तराषाढा
मघा	अनुरा.	रेवती
उत्तराषा.	पूर्व	

प्रयाण नक्षत्रे.

अश्विनी	पुष्य	श्रवणा
मृग	हस्त	धनिष्ठा
पुनर्वसू	अनुरा.	रेवती

मौजी नक्षत्रे.

भरणी	विशा	हीं नक्षत्रे खेरीज
कृत्ति.	ज्येष्ठा	करून बाकी सर्वे
मघा		मौजी नक्षत्रे सव.

ग्रह	रवि.	चंद्र	मंगळ	बुध	गुरु	शुक्र	शनि	राहु	केतु
धातु	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण	सुवर्ण
उपधातु	ताम्र	रोष्य	ताम्र	कांस्य	कांस्य	सौव्य	लोखंड	शिले	पोळाद
रत्न	माणिक	मोती	पेवळे	पांच	पुष्कराग	हिरा	नीळ	गोमेद	लक्ष्या
धान्य	गहू	तांदूळ	मसुरा	मूग	बःड्याळ	तांदूळ	उडीद	नीळ	नीळ
पत्रा	तां.गाय.	श्वेतवृक्ष.	तां.बेल	हत्ती	घोडा	खेपाश्व	श्वेस	घोडा	बोकड
रस	गूळ	तूप	गूळ	तूप	सारवर	तूप	तेल	तेल	तेल
वस्त्र	कौसुभ	श्वेतवस्त्र	रक्तवस्त्र	नीलव.	पीतव.	बिन्नव.	कांबळे	कांबळे	कांबळे
पुष्य	तां.कणेहर	श्वेतपुष्य	तां.कणेह.	सर्वपुष्ये	पीतपुष्य	श्वेतपु.	कांबळेपु.	कांबळेपु.	कांबळेपु.
जपसं०	७०००	११०००	१००००	४०००	१२०००	१६००	२२०००	१००००	१७०००

काकशब्दशकुन

काकशब्द शकुन आपत्ती छाया पायानि मोजावी च त्यानि १३वि
 लढावे आणि ६ तीं भागांचे शेष राहिले त्यांचे फळ १ उरला तर काम
 २ उरले तर रत्नद ३ उरले तर सुख ४ उरले तर भोजन लाभ ५ उर
 ले तर धनलाभ ६ उरले तर अशक्य जाणांचे असें गर्ग मत आहे

नेत्र स्फुरण

नेत्रांची रुध्रमांतादि स्थाने स्फुरण होतात त्यांची फळे सांगतो-
 नेत्रावरील पापण्या स्फुरण पावल्या तर मनानें दुःख जाईल. बंधनयानि
 होईल. नासिके जवळची स्फुरण पावली तर सुल्ल अथवा प्रान्तस्फुरण झाला तर
 पुद्गान्तअपजय ही सर्वफळे उजव्यानेत्राचीयावी. स्त्रियांचीं डोलेनेत्राचीयावी


घातचक्र

राशि	तिथि	वार	नक्षत्र	सहिता	महूर	चंद्र	राशि	तिथि	वार	नक्षत्र	सहिता	महूर	चंद्र
मेष	११.६.१९	गुरुवार	शुक्रा	रार्तिक	१	१	तूळ	४.१६.१४	गुरुवार	शततारका	साध	४	३
वृषभ	५.१९.१०	शनिवार	हस्त	मार्गशीर्ष	४	५	संक्रि	१.६.११	शुक्रवार	रेवती	आश्विन	१	७
मिथुन	२.५.१०	शुक्रवार	स्वाती	आषाढ	३	२	धन	३.१.१३	शुक्रवार	भरणी	श्रावण	१	४
चंद्र	१.७.१०	गुरुवार	अश्लेषा	पौष	१	२	मकर	४.१६.१६	संगळ	रोहिणी	चैशाख	४	८
सिंह	२.१.१३	शनिवार	शुक्र	ज्येष्ठ	१	६	कुंभ	२.१.१३	गुरुवार	आर्द्रा	चैत्र	३	११
कन्या	५.१५.१३	शनिवार	अयण	भाद्रपद	१	१०	मीन	५.१५.१५	शुक्रवार	आश्लेषा	फाल्गुन	४	२

राशीवरून शक्रप्र शक्रप्र ग्रहाहवयांचि व पलमा ४२५ धरून लग्न मानाचि कोष्टक.

लग्ने	मेघ	वृषभ	मिथुन	कर्क	सिंह	कन्या	तूल	वृश्चिक	धन	मकर	कुंभ	मीन
घ.प.	३१५४	४२४	५१८	५१३८	५१३४	५१२२	५१२२	५१३४	५१२८	५१८	४२४	३१५४
रवि	स्थानना-	मय	धनला.	मानहानि	देव्य	यश	मार्ग	पीडा	पुण्यक्षय	सिद्धि	धनलाभि	धननाश
चंद्र	अर्धलाभ	धनना.	सौरव्य	कुस्तिरोग	कार्यना.	धनला.	धनस्त्रीला	पीडा	राज	सौरव्य	धनला.	धननाश
मंगळ	शत्रुभय	धनजा.	धनला.	शत्रुभय	धनना.	धनला.	धनना.	शत्रुभय	पीडा	दुःख	धनला.	धननाश
बुध	बंधन	धनला.	शत्रुभय	पशुला.	सौरव्य	स्थानला.	पीडा	धनला.	पीडा	सौरव्य	धनला.	धननाश
शुक्र	भय	धनला.	केशकर	धननाश	सौरव्य	शोक	राजमान	पीडा	सौरव्य	अतिदुःख	धनला.	पीडा
शनि	शत्रुना.	धनला.	रुख	धनलाभ	पुत्रला.	शत्रुभय	शोक	धनलाभ	वस्त्र	दुःख	धनला.	धनलाभ
राहु	भय	धनना.	रोश्वर्य	शत्रुभय	पुत्रना.	धनला.	दोष	पीडा	धनना.	दीर्घमनस्य	धनलाभ	धननाश
केतु	हानि	धनना.	धनला.	वेर	शोक	धनला.	कलह	मरण	पाप	वेर	सौरव्य	शोक
	रोग	वेर	रुख	भय	सौरव्य	धनला.	गमन	पीडा	पाप	शोक	कीर्ति	शत्रुभय.

लग्नसारणीची समजूत



इष्टसूर्याचे राशिअंशारवालीं जे अंक असतील ते घेऊन त्यास इष्टघटी मिळवाव्या. मिळवणी ६० हून अधिक आल्यास ६० वजाकरून जे अंक गहातील ते अंक सारणीतील कोष्टकांत ज्याठिकाणी असतील अगर जवळ जेथें असतील त्यांचें समोरासमोरा जे राशिअंश असतील ते लग्न समजावे

उदाहरण?

इष्टसूर्य सारणीतील अंक इष्टघटी मिळवणी लग्न

७	३९	३	४२	७
३	४८	२	५०	१९
				४२
				५०

उदाहरणऱें

इष्टसूर्य सारणीतील अंक इष्टघटी मिळवणी वजा ६० लग्न

३	२०	४५	६५	५	०
१५	१०	५	५	१५	१५
					५५
					१५

टीप:- लग्नाचीजर संधि असली तर स्पष्ट लग्न करावे.

अंश

लग्नसारणी

राशि	०	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३
मेक	२ ४५	१ ५२	३ ०	३ ८	३ १६	३ २३	३ ३१	३ ३९	३ ४७	३ ५५	४ ०	४ ०	४ ०	४ ०
दु०१	६ ५९	७ ०	७ १७	७ २६	७ ३५	७ ४३	७ ५२	८ ०	८ ०	८ ०	८ ०	८ ०	८ ०	८ ०
सि०२	११ ५३	१२ ३	१२ १४	१२ २४	१२ ३५	१२ ४५	१२ ५५	१३ ६	१३ १६	१३ २६	१३ ३६	१३ ४८	१३ ५९	१४ १०
के०३	१७ २२	१७ ३३	१७ ४४	१७ ५५	१८ ७	१८ १८	१८ २९	१८ ४१	१८ ५२	१९ ०	१९ ११	१९ २२	१९ ३३	१९ ४४
सि०४	२२ ५७	२३ ८	२३ १९	२३ ३०	२३ ४२	२३ ५३	२४ ६	२४ १५	२४ २६	२४ ३७	२४ ४८	२४ ५९	२५ १०	२५ २१
के०५	२८ २२	२८ ३४	२८ ४४	२८ ५५	२९ ६	२९ १७	२९ २७	२९ ३८	२९ ४९	३० ५९	३० १०	३० २१	३० ३२	३० ४३
दू०६	३३ ४५	३३ ५६	३४ ७	३४ १७	३४ २८	३४ ३९	३४ ४९	३५ ०	३५ ११	३५ २२	३५ ३२	३५ ४३	३५ ५३	३५ ५५
दु०७	३९ १५	३९ २६	३९ ३७	३९ ४८	३९ ५९	४० ११	४० २२	४० ३३	४० ४४	४० ५५	४१ ६	४१ १८	४१ २९	४१ ४०
ध०८	४४ ५३	४५ ६	४५ १६	४५ २७	४५ ३९	४५ ५०	४६ १	४६ १२	४६ २४	४६ ३५	४६ ४६	४६ ५७	४७ ७	४७ १०
स०९	५० १३	५० २३	५० ३३	५० ४४	५० ५४	५१ ६	५१ १४	५१ २४	५१ ३५	५१ ४५	५१ ५५	५२ ६	५२ १७	५२ २२
कुं०१०	५४ ५०	५५ ०	५५ ९	५५ १८	५५ २६	५५ ३५	५५ ४४	५५ ५३	५६ २	५६ १०	५६ २०	५६ ३०	५६ ४०	५६ ४७
सी०११	५८ ५५	५९ ३	५९ ११	५९ १९	५९ २६	५९ ३४	५९ ४३	५९ ५०	५९ ५८	० ०	० ७	० १५	० २३	० ३१

लग्न सारणी.

१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
४	४	४	५	५	५	५	५	५	५	६	६	६	६	६	६
३९	४७	५६	५	१४	२३	३१	४०	४९	५८	७	१५	२४	३३	४२	५१
९	९	९	९	९	१०	१०	१०	१०	१०	१०	११	११	११	११	११
८	१९	२९	३९	४९	०	१०	२७	३१	४१	५१	३	१३	२२	३२	४२
१४	१४	१४	१४	१५	१५	१५	१५	१५	१६	१६	१६	१६	१६	१६	१७
२१	३३	४४	५५	६	१८	३०	४०	५२	३	१४	२६	३७	४६	५९	१०
१९	२०	२०	२०	२०	२०	२१	२१	२१	२१	२१	२२	२२	२२	२२	२२
५९	१०	२१	३२	४३	५५	६	१७	२८	३९	५०	१	१२	२४	३५	४६
२५	२५	२५	२६	२६	२६	२६	२६	२६	२७	२७	२७	२७	२७	२८	२८
३१	४२	५२	३	१४	२५	३६	४९	५७	८	१९	२९	३९	४९	२	१२
३०	३१	३१	३१	३१	३१	३१	३२	३२	३२	३२	३२	३३	३३	३३	३३
५३	४	१५	२६	३६	४७	५८	८	१९	२९	४१	५१	२	१३	२४	३४
३६	३६	३६	३६	३६	३७	३७	३७	३७	३७	३८	३८	३८	३८	३८	३९
६	१७	२९	४०	५१	१	१३	२५	४६	५७	८	१९	३०	४१	५३	४
४१	४२	४२	४२	४२	४२	४२	४३	४३	४३	४३	४३	४४	४४	४४	४४
५१	३	१४	२५	३६	४८	५९	१०	२२	३३	४४	५५	७	१८	२९	४०
४७	४७	४७	४७	४८	४८	४८	४८	४८	४९	४९	४९	४९	४९	४९	५०
२७	३८	४८	५७	९	१९	२९	४०	५०	१	११	२१	३२	४२	५२	२
५२	५२	५२	५२	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५४	५४	५४	५४	५४
३०	३९	४८	५७	६	१५	२३	३२	४१	५०	५८	७	१६	२५	३४	४२
५६	५६	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
५०	५८	६	१४	२२	३९	४७	४५	५३	१	८	१६	२४	३२	४०	४७
०	०	०	१	१	१	१	१	१	१	१	२	२	२	२	२
३९	४६	५४	२	१०	१७	२५	३३	४१	५९	५७	४	१२	२०	२८	३६

११	१७२६	१८०४	१७८८	०	१७९१	१७९३	०	१७९६	०	१७९९	०	१८०१	०	१८०४	७	०	०	०	०
१२	१८०५	१८२३	१८०७	०	१८१०	१८१२	०	१८१५	०	१८१८	०	१८२०	०	१८२३	७	०	०	०	०
१३	१८२४	१८४२	१८२६	०	१८२९	१८३१	०	१८३४	०	१८३७	०	१८३९	०	१८४२	७	०	०	०	०
१४	१८४३	१८६१	१८४५	०	१८४८	१८५०	०	१८५३	०	१८५६	०	१८५८	०	१८६१	७	०	०	०	०
१५	१८६२	१८८०	१८६४	०	१८६७	१८६९	०	१८७२	०	१८७५	०	१८७७	०	१८८०	७	०	०	०	०
१६	१८८१	१८९९	१८८३	०	१८८६	१८८८	०	१८९१	०	१८९४	०	१८९६	०	१८९९	७	आश्वि	माघी	१८८५	४
१७	१९००	१९१८	१९०२	आश्वि	१९०५	१९०७	०	१९१०	०	१९१३	०	१९१५	०	१९१८	७	फाल्गु	चैत्र	१९०४	४
१८	१९१९	१९३७	१९२१	१९२३	०	१९२६	०	१९२९	०	१९३२	०	१९३४	०	१९३७	७	०	०	०	०
१९	१९३८	१९५६	१९४०	१९४२	०	१९४५	०	१९४८	०	१९५१	०	१९५३	०	१९५६	७	कार्ति	माघ	१९५०	१२
२०	१९५७	१९७५	१९५९	१९६१	०	१९६४	०	१९६७	०	१९७०	०	१९७२	०	१९७५	७	आश्वि	माघ	१९६९	१२
२१	१९७६	१९९४	१९७८	१९८०	०	१९८३	०	१९८६	०	१९८९	०	१९९१	०	१९९४	७	०	०	०	०
२२	१९९५	२०१३	१९९७	१९९९	०	२००२	०	२००५	०	२००८	०	२०१०	०	२०१३	७	कार्ति	कार्ति	२००७	१२
२३	२०१४	२०३२	२०१६	२०१८	०	२०२१	०	२०२४	०	२०२७	०	२०२९	०	२०३२	७	फाल्गु	माघ	२०२६	१२
२४	२०३३	२०५१	२०३५	२०३७	०	२०४०	०	२०४३	०	२०४६	०	२०४८	०	२०५१	७	फाल्गु	चैत्र	२०४५	१२
२५	२०५२	२०७०	२०५४	२०५६	०	२०५९	०	२०६२	०	२०६५	०	२०६७	०	२०७०	७	०	०	०	०

हीनिवह २५ एकुणीयांची म्हणजे आठवाहन शके १५९६ पासांन २०७० पावेतो आहे इतके सालायेकीं जे साल बरती दारबदिलनेले त्यासालांम आधि
इ व क्षय मास नाही असे जाणवे

वर्षफल

०३१-५५-०

श्रीगणेशाय नमः ॥ सजयति ० ॥ १ ॥ प्राप्तेनूनन ० ॥ तैलाश्वयं ० ॥
 ॥ ३ ॥ पारिभद्रस्य ० ॥ ४ ॥ मरीचिर्लवणं ० ॥ ५ ॥ पंचांगस्थं ० ॥ ६ ॥ राज्यं
 स्यात्फलं ० ॥ ७ ॥ चैत्रेपुण्यमयं ० ॥ ८ ॥ येचैत्रशुक्ल ० ॥ ९ ॥ अथ
 गतकलिः ४९९५ शेषकलिः ४२७००५ स्वस्तिश्रीनृपविक्रमार्कः
 समयातीत संवत् १९५० विखावस्तनामसंवत्सरे ॥ स्वस्तिश्रीनृप-
 शालिवाहन शके १८१६ जयनामसंवत्सरे ॥ अस्मिन्वर्षे राजाशनिः
 ॥ मंत्रीगुरुः ॥ आग्रधान्येशोरधिः ॥ मेघेशोबुधः ॥ रसेश्वंद्रः ॥
 पश्चाद्धान्येशशुक्रः ॥ इत्यधिपाः ॥ अथैवांफलाभि ॥ आदौसंव-
 त्सरफलं ॥ आरामपाली तरुजातशानी फलाकुलाभानिमहीसुष्ट-
 ट्टिः ॥ विवाह यज्ञोत्सवनेदितानां सुखंजनानामतुलंजयाब्दे ॥
 १ ॥ अथराजफलं ॥ फलधान्यजलादिकात्मता जनतातस्कररोग
 पीडिता ॥ क्षिन्तिपालगणारणारतः क्षिन्तिपालो यदि भानुमत्सकतः ॥
 २ ॥ अथमंत्रीफलं ॥ पार्थिवराशूरिदिशानिपाथे धात्रीकणादे-
 र्जनमुद्दिधात्री ॥ पृथ्वीभृतासंपदतीवपृथ्वी मंत्रीयदास्यात्कर
 राजमंत्री ॥ ३ ॥ अथाग्रधान्येशफलं ॥ श्वंदांबुधुष्टिर्गदबोरभितिः
 क्षितीश्वराणारणाकर्मशक्तिः ॥ गवानदुग्धं कणपुष्पनाशश्चै-
 ग्रधान्याधिपतिर्दिनेश ॥ ४ ॥ अथमेघेशफलं ॥ क्वचित्तमयेनविकलं
 (नृकुलं) लिपिकाव्यविदूषणरुबुष्टिरन्ते ॥ जलवृष्टितः सकलधा-
 न्यभृतिः शशिनंदनेत्यदियचोदपतिः ॥ ५ ॥ अथरसेशफलं ॥
 मचुरसेक्षवतेलचनादिकं मरदकरं क्षिन्तिदेवकद्वकं ॥ दिश-
 तिदुग्धमतीवगयांतनिर्वाहिरगाधिपतीरजनीप्रतिः ॥ ६ ॥ अथ
 पश्चाद्धान्येशफल ॥ क्षिन्तिरारा मखकर्मणितः परा बहुलमं

बुनितांतकणाधरा ॥ तरुषुसत्फलपुष्यसमुच्चयश्चरमधान्यपतिर्ष
 दिभार्गवः ॥७॥ अथाद्राप्रवेशः ॥ ज्येष्ठकृष्ण २ बुधे घटि-२४ पळे
 २५ परं ३ पूर्वाषाढानक्षत्र घटि ४ पळे ४४ परं उत्तराषाढानक्ष-
 त्र ब्रह्मयोगः घटि ६ पळे ३३ परं ऐंद्रयोगः अत्रदिनेत्रीसूर्योद-
 यात् गतघटि २५ पळे ४० तदाद्राप्रवेशः ॥ तस्यफलं ॥ आदौतिथि
 फलं ॥ भास्करस्य तृतीयांशदाद्रायां प्रवेशानं ॥ इहभीतिप्रवेसर्हि
 तस्करादिविवर्धनं ॥ अथवारफलं ॥ बुधस्यवारे रौद्रस्यधि-
 ष्ययंभानुः प्रयातिचेत् ॥ तर्हि ब्राह्मणजातीनां कल्याणममिताः
 कणाः ॥ अथनक्षत्रफलं ॥ वैश्वभेचंद्रसंयुक्ते रौद्रभंशदिरूर्ध्वयुक्
 ॥ तदानराः स्वकर्माणि प्रकुर्वत्यतिमंगलाः ॥ अथ योगफलं ॥
 ऐंद्राभिधानयोगेचेहिरोचनसमन्वितं ॥ त्रिलोचनस्य नक्षत्रं त-
 दानिजलवर्षणं ॥ अथवेलाफलं ॥ पार्वतीरमणभंशदादिवा-
 स्याद्विषाकर समन्वितं तदा ॥ जायते वसुमतीकणोनितातस्क-
 रादिकभयंजलात्यता अथास्मिन्वर्षे संवर्तनामाभेघस्तत्फलं ॥ कं
 माधिभयं स्वत्मता धर्मकार्यैपृथ्वीपालास्तत्परानान्यकार्ये ॥ संव-
 तारब्धोनीरदः स्याद्वियत्र प्रायोवायुर्वातिसर्वत्रतत्र ॥ अथास्मिन्व-
 र्षेस्तक्षकनामानागस्तत्फलं ॥ तक्षकाभिधानांगेद्रो जायते यत्र वत्सरे
 ॥ तत्रमध्यमदृष्टिस्याद्दृग्रहान्पतेमुंतिः ॥ अथास्मिन्वर्षे वणिगु
 हेमेघनिवासोनामरोहिणीनक्षत्रं संधोपतितं तत्फलं ॥ संधिसं-
 स्थं यदा ब्राह्मभंजायते ॥ रवंडदृष्टिस्तदासर्वधान्यक्षयः ॥
 अथदेशविशेषेण राजादीनांफलं ॥ पांचालसौराष्ट्रविदर्भदेशेषु
 राजफलं ॥ पौंड्रकलिंगयोमंत्रीफलं ॥ गुर्जर यावनयोः सस्वेश
 फलं ॥ मागधदेशेभेघेशफलं ॥ कौंकणमालवयो रसेशफलं ॥
 विंध्याद्रिदक्षिणेभागे आद्रा प्रवेशफलं ॥ इति संवत्सर फलं ॥ ॥

राशीचे आयव्यय.

उपलयनमुहूर्त १८१६

विवाहमुहूर्त: १८१६

राशी	आ.	व्य.	राशी	आ.	व्य.
मेघ	१४	१४	तूळ	८	८
बुधम	८	८	चंद्रि	१४	१४
मिथुन	११	५	धन	२	८
कर्क	५	५	मकर	५	२
सिंह	८	१४	कुंभ	५	२
कन्या	११	५	मीन	२	८

चैत्र मास
चैत्र शक १० रवी घ ४ प
चैत्र क ५ बुधे
वैशाख मास
वैशाख शक २ सोमि
वैशाख शक ५ गुरी
वैशाख शक १० सोमि
माघ मास
माघ शक ५ गुरी
माघ क ५ गुरी
फाल्गुन
फाल्गुन शक ५ शके
फाल्गु. शक १० बुधे.

वैशाख मास
वैशा शक २ सोम दिवा रात्री
वैशा शक ३ सोमि दिवा रात्री
वैशा शक ९ रवी दिवा.
वैशा. शक ११ दि.घ.१० प.
माघ मास
माघ शक ४ बुधे घ.८ नं.दि.गो.रा.
माघ शक ५ गुरी दि.गो.रा.
माघ शक ६ शुक्रेदि.घ.४ प.
माघ शक ९ सोमि घ.६ नं.दि.गो.रा.
माघ क १ रवी दि.गो.रा.
रुक्णा ३ सोमि गो. रा.


माघ क. ७ शनी घ. ३ नं. रात्री.
माघ क. ८ रवी दि. गो. रा.
माघ क. १० सोमि गोरज रा.
फाल्गुन मास.
फा. शक. २ सोमि दि. रा.
फा. शक. ३ बुधे दि. रा.
फा. शक. ४ गुरी दि.
फा. शक. ७ रवी गो. रा.
फा. शक. ९ सोमि दिवा
फा. शक. १३ शनी दि. रा.
फा. क. ६ शनी दि. रा.
इति मुहूर्तः स०

॥ अथविंशोपकाः श्लोकः १८१६ ॥

वृष्टि ९	आलस्य ३	मूषक ३	रुफानि ११	उग्र प्र ७	वेरप्रय ७	जारण ११	वानम-१३	ग्रहदोष १७
धान्य ११	उद्यम ५	अनिष्टि ७	वल्कल ५	सौम्यप्र १५	चोरनाश १५	जार ना १७	पिनम-१९	ग्रहदोषशा १९
तृण १५	शांति १३	अनष्टि ११	ऋजोपत्र ५	पापम १५	अग्निप्रय १३	मारज ३	कफम-७	अंडज ७
शीत १७	क्रोध ७	स्वचक्र ९	म्बवर्ण १५	पुण्य प्र ११	अग्निनाश १९	भारण ना ३	द्वड्ज ११	जारज ५
उष्ण १५	दंभ १	परचक्र १९	ताम्र ३	व्याधि ७	विषप्रय १७	संभ्रन १९	संनिपात १५	स्वेदज ११
वायु १५	भेद ७	परचक्र ना १९	वाग ३९	शेषज्य ७	विषशम ७	स्तप्रन ना १७	यश १९	उद्विज १५
दृष्टि ९	मैत्री ५	रत्न ११	शेष्य १७	आचार १५	मेवकत्व ७	सोहन १३	अपयशा ५	पुण्य ११ ५८
विनाश १५	रसनिष्प-७	वस्त्र ११	सोहा ११	अनाचार १७	स्वामित्व १९	मोहन ना ७	शर्व ७	पाप १८ १२
विग्रह ११	फलनि ११	धुत १७	रवर्परसूत १९	मरण १५	निज धन ९	उच्चाटण १७	उप्रता ९	सर्वनि १०
क्षुधा ११	उत्साह ९	नेत्र ५	पित्त ९	जनन ११	परधन ११	उच्चाट ना ९	अपंच ११	रतिविंशोपकाः
तृषा ९	शलम ११	दुकूल १५	घोष १३	देशोपद्रव ७	द्यूत ९	वशीकर १७	श्रूतबाधा १३	समाप्त
निद्रा ५	शक ७	ऊर्णा ५	कांस्य १७	देशस्वास्थ्य ५	पृथ्वली ३	वशीक ना ७	श्रूतनाश १५	

मकर संक्रान्त.

श्रीगणेशायनमः॥ सजयति॥ समभिवंद्य॥ निलस्त्रा-
 यी॥१॥ स्वस्तिश्रीमन्मृपविक्रमार्कसमयातीतसंवत् १९५१ प
 राभवनामसंवत्सरे तथाश्रीमन्मृपशालिवाहन शके १८१६
 जयनामसंवत्सरे दक्षिणायने हेमंतऋतौ पौषमासे कृष्ण-
 पक्षे तिस्रो १ घ.८ प.३९ परं २ संक्रमणतिस्रो ॥ मंदवासे
 पुष्यनक्षत्रे घ.३० प.३५ पर आश्लेषानक्षत्रे संक्रमणक्षेत्रिष्वं
 षयोगः घ.१८ प.१६ परं पीतियोगः तात्कालिके गर करणे
 एवमादि पंचांग शतद्वाचत्रदिने श्रीसूर्योदयान् गतघ.४१ प-
 ल्ले २० तत्समये मकरराशौ रवेः संक्रमणं स्यात् ॥ अस्य पु-
 ण्यकालः ॥ पौषकृष्ण २ रवौ घटि १ पल्ले २० पर्यंत मुत्तमः ॥
 तदग्रे गौणः ॥ अथवाहनादिप्रकारः ॥ वाहन हत्ती ॥ उपवा-
 हनगादव ॥ वस्त्ररक्त ॥ आयुध धनुष्य ॥ निलकगोरोचन
 ॥ वयम्रौटा ॥ अवस्थास्थिता ॥ पुष्यबेल ॥ भक्षणदूध ॥
 जातिपत्र ॥ भूषणगोमेद ॥ वारनामराक्षसी ॥ नक्षत्रना-
 मराक्षसी ॥ सामुदायमुहूर्ताः ॥१५ आगमनदक्षिणेकडून ॥
 गमन उत्तरेस ॥ अवलोकन ईशान्यदिशि ॥ अथस्वरूपं ॥
 षष्ठियोजनविस्तीर्णांबा० ॥ अथसंक्रान्तिफलं ॥ यानि-
 यानिचवस्तूनि संक्रान्तिः स्वीकरोतिच ॥ तत्तन्महर्षवानाशः
 क्रयविक्रयप्रीतिदा ॥ आगमेचभवेत्सौरव्यं गमने दुरवदा
 यकं ॥ दर्शनेच भवेद्दानिः संक्रान्तिः फलमादिशेत् ॥ ३ ॥ इति-
 दं संक्रमफलं ॥ ७ ॥ ॥ ६३ ॥



अ. २. चित्रक. ३० शाली जालः

उदायने वसंतकतुः


शंके १८१६ चैत्रकथापक्षः

क्र. नं.	ति ना	घ प	न म	प य	शो ष	प क	घ ष	प रि	श मु	ई	र उ	र अ	घ ष	प म	श स्य	सू.
१५	१	श	५	७	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
१६	२	र	७	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
१७	३	वै	१०	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
१८	४	सं	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
१९	५	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२०	६	सु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२१	७	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२२	८	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२३	९	र	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२४	१०	वै	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२५	११	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२६	१२	वै	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२७	१३	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२८	१४	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२९	१५	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५

स. म. ३०१५१ घ ४ नं. सुं
 अंक ४
 १४ नं दाय.
 अरण्य सं. ४३१८ यं मं घं २३
 स. नि. ५६। ४३ दाय २४
 २६ नं. दाय काकीट
 ३३ नं. दाय. मीनिशा. क. ५८। १५
 कुंयं कोम. प. १६। ४१ मं से दं १९
 पा. म. ८। ४८ घा ४० नं. दाय
 वरु शिनि ११. १
 म. रोष. शि. व.
 स. नि. ६। २०
 द. मी ३०

र	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
च	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
सं	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
बु	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
शु	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
श	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
रा	०	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०

श. ह. मी. २४ व. म. ०। २०। २। १७। ४
 र. मं. क. ६३ ३। ५०। १६ व. क. ६९



आ. ४ वै. कु. ३० रबी श्रावः

उदगायनं वसंत ऋतुः

शके १८१६ वैशाख कृष्णपक्षः

क्र.सं.	वा.	स्य.	वा.	प.	मो.	प.	क.	घ.	प.	दि.	वा.	मु.	ई.	र.	ऋ.	व.	श.	प.	मा.	स्म.
१५	१	४१	४०	४२	४१	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३
१६	२	४५	४४	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३
१७	३	४९	४८	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७	४७
१८	४	५३	५२	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१
१९	५	५७	५६	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
२०	६	६१	६०	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९
२१	७	६५	६४	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३
२२	८	६९	६८	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७
२३	९	७३	७२	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१	७१
२४	१०	७७	७६	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५
२५	११	८१	८०	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९	७९
२६	१२	८५	८४	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३	८३
२७	१३	८९	८८	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७	८७
२८	१४	९३	९२	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१	९१
२९	१५	९७	९६	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५
३०	१६	१०१	१००	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९	९९

मृत्क. २८

सप्तम. १८५ गु. अ. २। ४७

रोहिण्य उर्कः २४। ४० संक. ४

वै. पा. म. २२। ४८ नि. ३७। ११

पा. नि. ३६। ८ मेघशुक्रक. ४०। ५

काला ८

स. म. ४२। १९

अपरा ११ मि. कनेशः ३। २६

जून प्रदोष

स. नि. ३३। ८ शिवरात्रि

भाद्रिका दती ३०

अ. ग. १२३ र. म. १। १९। २। ११

र. म. फ. ध. १। १। ११ ब. क. ५५



अ-१४ आ.क.३० रबीमान:

दक्षिणायनशरदृतु:

शके २१६ आश्विन कृष्णपक्ष:


क्र.सं.	तिथि	वा.सं.	प.सं.	म.सं.	न.सं.	द.सं.	श.सं.	र.सं.	उ.सं.	अ.सं.	च.सं.	घ.सं.	प.सं.	मा.सं.	रा.
१६	१ चै १३	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६
१७	२ अ १०	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७
१८	३ ब १५	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८
१९	४ द २०	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९
२०	५ ष २५	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०
२१	६ म ३०	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१
२२	७ म ३५	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२
२३	८ म ४०	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३
२४	९ म ४५	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४
२५	१० म ५०	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५
२६	११ म ५५	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६
२७	१२ म ६०	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७
२८	१३ म ६५	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८
२९	१४ म ७०	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९
३०	१५ म ७५	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०

मुकेश १२/३० सु.१५
 आरटी के हस्त
 दृश्य. प.३७ म. सु.५५
 अ.५५ नो. मु.६५ सं. ४
 प.५५ नो. सु.५५ अ.५५ नो. सु.५५
 कार्तिक ८
 कार्तिक ४०/५९
 मा.म. ३३/१७
 रमा स्मार्त १९ वकी गुरु १५/१८
 भागवत ११ वल्स १२
 अदोष. समदीपदाम धन १७
 नरक १४ यम. मुक्त. १४ विच. १६
 रवी १० ल. पू. आश्विन (नि. १४/२४)

(६९)

अ. नो. २७० र. मा. ६/१९/५५/१८

रं. फ. क. १/५/७/१९/५५/१८



शके १८९६ कार्तिके शकृ पक्षः

राक्षिणायनं शारदतुः


अ. १५ का. श. १५ शीमेमानः

क्र. नं.	नि	वा	च	प	न	घ	प	ओ	प	क	घ	प	दि	पा	मु	ई	र	उ	र	अ	च	घ	प	मा.	स्प.	सू.
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०		
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११		
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२		
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३		
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४		
१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५		
१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६		

घ. १४ नं. यमखंबलिगो. क्र. इ. न.
चंद्रद. यमर (संवत् १९५१)
जामादिजावल. द. प. घ. ४२. अं. सु. १८
नवं. शर. का. प्र. १४। ६. विना. ४

विश्रावार्क. ३८। ४१ कव्यादि
प्र. नि. ३१। ५८ दुर्गा
घ. ५२ नं. मुहूर्त. व्य. प्र. १६। ५१ नि.
कृतयुगादि
म. प्र. ४४। ३२
प्रजोधिनी ११
शनि प्रदो. चातुर्मी. ममा. कुलसी
शेकुंठ १४
प्र. नि. ४६। ५२ क्रिपरी १५ वक्रगल्वा
घ. ८ नं. स्वामिद. का. रू. सा. समासिगल्वा

अ. गी. ०६. र. म. ५। २९। ४१
४२. र. मं. फ. क्र. १। २। ७। ३७
कु. क्र. ३८



शुक्र १८३१ - आर्नि कंकषापक्षः

दक्षिणायनं धारद्वयुः

अ १६, कार्तिके क-३० भौसे प्राम

दि	वा	घ	च	क	व	प	दि	पा	कु	ई	र	उ	र	अ	च	प	ग	मा	म्य	सू
१	शु	१२	३०	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
२	शु	१३	३१	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
३	शु	१४	३२	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
४	शु	१५	३३	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
५	शु	१६	३४	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
६	शु	१७	३५	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
७	शु	१८	३६	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
८	शु	१९	३७	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
९	शु	२०	३८	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१०	शु	२१	३९	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
११	शु	२२	४०	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१२	शु	२३	४१	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१३	शु	२४	४२	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१४	शु	२५	४३	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१५	शु	२६	४४	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१६	शु	२७	४५	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१७	शु	२८	४६	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१८	शु	२९	४७	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११
१९	शु	३०	४८	७	६	३३	३०	१०	१५	१४	६	२	५	३२	३	१०	१०	१०	१०	११

दक्षिणायनं धारद्वयुः
 अर्द्धिके ५३१९८८ ४५६६६६
 गुरुद्वयुः २५३०८८ ५०००००
 १८५४
 अश्विनाशक २.१.६६६६६६
 अश्विनाशक १५.५३
 गानि १४१३३ वै पा म ५.३०
 काली
 मा.म. ५.५३२५
 उत्तमि ११ भैषीम १०.१३
 शानि यदोष
 म.नि ४६.१५८ शिवाराज
 दर्श ३०४१६६६६ सोमवनी समघं ३४
 शार्ङ्गि भौमः ५२.१३४

अ र्नि ३०० र म . ०.११३१२०.१३०
 र मं फं.क ११४११२.क.क.क.क

९	१०	११	१२	१३
१०	११	१२	१३	१४
११	१२	१३	१४	१५
१२	१३	१४	१५	१६
१३	१४	१५	१६	१७

दि. १८-१६ मार्गशीर्ष शक १८५६

दक्षिणायन हेमंत कर्ती

अशुभ मार्ग-शुभ-शुभे मानः

दि	ति	वा	सु	प	शु	क्र	म	क	ध	प	दि	मा	सु	ई	र	उ	र	आ	व	प	मा	स्य	सु
१	शु	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२	शु	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६
३	शु	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७	१७
४	शु	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८	१८
५	शु	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९	१९
६	शु	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०	२०
७	शु	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१	२१
८	शु	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२	२२
९	शु	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३	२३
१०	शु	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४	२४
११	शु	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५	२५
१२	शु	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६	२६
१३	शु	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७	२७
१४	शु	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८	२८
१५	शु	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९	२९

अ. ग. ३१५२. र. म. ७। २ = १९६४०
 र. मं. श. क. ०। ४४। २७. न. ७. ८९



शुद्धिपत्र-१९ पोष शकलपत्रः

दक्षिणायनं ईमंत भक्तो.


अ-१९ पोषशकः १५ शकके शतः

अ. क्र.	श.	ति.	वा.	घ.	प.	न.	घ.	प.	यो.	घ.	प.	क.	प.	दि.	पा.	शु.	ई.	र.	रु.	र.	अ.	च.	घ.	ष.	प्रा.	स्प.	स्.
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९

चंद्रदर्शन. १८
 रज्जव १८
 प. म. ४७।५९
 विना-४
 जामेवारी सन १८८५ दरघः २५
 (सुसु ३२)
 प. नि. ३।८ बुर्गाट दरघः ३४ अस्तु
 दरघः ३४
 प. म. २।४१. बुधदा ११ दरघः ११ मन्वा.
 श्रीम प्रदेशः श. उ. प. १९।१२
 उत्तराषाढकः २६।३ मकरशः ३६
 प. नि. ४७।१
 माघ स्वानांमं.

र	च	मे	भु	शु	क	श	रा
८	२	०	९	७	९	८	११
२८	२५	१४	१	५	५	५	१५
१४	१	२५	५	५	५	५	१४
४८	५८	१३	५४	५७	५७	५७	५७
६१	६९	९६	१०६	४	४	४	१७
१७	११	१४	२०	४	४	४	१७

अ. ग. ३४५ र. म. ८।२।७।५।४५
 र. मं. फ. प. १।२।१।४० च. ध. ८



शंके १८१६ नौब कणा पक्ष

उदगयनं त्रिशिरः क्रमुः


अ-२० गीष कः ३० शक्रेमातः

अ	नि	वा	घ	प	न	ध	प	जा	ध	र	क	ः	प	दि	पा	मु	ई	र	उ	ग	अ	ब	प	श	स्व	सू
१६	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	
२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०		

मकरेकः ४१२० मू० ५५ उदगय
 वा. मा. २६। ५९ घ. २६ नं. बं. कं।
 सं. कः ४ अमुरादार
 दग्ध ४६
 अ. नि. ६। ४२
 दग्ध ३५ काला ८
 दग्ध ३४ अभिति प्रवृत्ति १३। १२
 अ. मा. ४। ६, ० घ. नं. मू. क.
 पट्टनिला ११ दग्ध ३४
 अ. वं. १. २. ८। ५५
 प्रदोष. व. म. घं. २१ अभि. नि. २१। ४
 अ. नि. १. २। २० शिवरात्र
 दर्श ३०

र	व	न	बु	गु	श	श	ग
२०	०	०	२	२	२	२	११
११	३	२०	२५	६	२६	१६	२
३२	१२	४४	१०	३२	२५	१३	१६
३४	५५	२०	५४	५८	३०	१४	२१
५१	७१	२६	६२	४	७६	१	१
५	१०	१४	२०	४६	८	१०	११

अ. गी. ३. ५. ९ र. म. ९। ११। ३०। ३९
 र. मं. फ. म. ०। ५२। ४३ न. बं. ७२



शंके १९६ माघशुक्रपक्ष.

उदगयनं शिवारक्तु.


अ-२१ माघशु-१५ श्लो शान्.

अं	नं	श	प	प	न	घ	प	शो	घ	प	क	घ	प	दि	पा	मु	ई	र	उ	र	अ	वं	घ	प	मा	स
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	

चंद्रदर्शन कुम्भेशक. ४०५६६
 सात्वान कुम्भेश ७०५१
 विना क्षम म ३६५८
 वसत ५
 घ ११ नं दग्ध
 फे. बुवापी अमृ ४
 पानि ४२। ५३ दुर्गात् अ० यन्ती
 धनिष्ठाकं ३४१६६
 म अ ३४। ५२ जयारम्भार्तथा
 भागावत ११
 घ ५५ न अमृ प्रदोष कल्पा ६
 ५१ न सृष्टक
 म नि. १३। ५२ माघस्थान समाप्ति

र	चं	मं	बु	शु	श	श
९३	०	१०	२	१०	६	११
२०१८	२५१४	५	१५	१६	१	
४७३९	५८४	४०	१०	४१	२८	
५८११	२२३१	३५	४१	१२	३९	
६०२५	३११९	२	७४	१	३	
४७०	१३१२	३	५५		११	

अर्गे ३७४२ म ६: २६। २५४२
 र म फ ध श २१। २०। व ध ५६



शके १८१६ माघ कृष्णपक्षः

उदगायनेंशिशिरःक्रमः

अ-२२ माघ कृ ३० रवौ प्रातः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०		
ति	वा	घ	प	न	घ	प	सो	घ	प	क	घ	प	दि	पा	हु	ई	र	उ	र	अ	च	घ	प	आ	स	सू					
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०		

चमधं ४३
 भ.स. ५७१ कुंभिकः २२३
 अंगारकी ४ वृषभे भौम. घं
 शिरिवर
 प. १६ जे. र. र. ध. अ. पा. म. २
 म. नि. ४२५० (जि. २६५५३)
 कालाः
 मृत्यु घ. ३२ रामदास शतना
 म. स. ४३५३२
 विजया ११ मीने शकः ५८६
 मत्स्य
 महाशिवरात्रि
 मार्गि गुरुः ८१७ कनि. १२७
 दवो ३०

र	च	मं	बु	गु	श	रा
१०	१०	१	१०	२	११	११
१२	५	५	१६	५	३	१६
५७	५८	३७	५८	३८	४५	४८
५९	५५	२९	१७	९	५८	४
६०	६२	३१	१९	३	७४	०
२५	११	३८	३	५४	३२	११

अ-१३८ र. स. १०१११२१४४
 र. सं. फ. ध. ११४४१४० व. ध. ३५



शके १८१६ फाल्गुन शुक्लपक्षः

क्र. नि	वा	घ	च	न	व	शो	स	का	ख	मा	म	र	र	र	र	र	र	र	र	र
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४
१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५

उदायनं विश्वरक्तुः

चंद्रः
 रमजान वैशाख १५ २४ नि. २६
 विना. ४ म. म. २० १३ (दायधर)
 मर्त्य
 पूर्वाभाद्रपदाक ५ ७ ५९
 दुर्गाः म. नि. १६ १०
 आभरकी ७९ म. म. २ १९२
 मदीषः कुंभे राहुः सिंह केतुः म. म. ८
 इरावानी ९५ म. म. १२ ३६
 करिदिन

अ. २३ फा. म. १५ रोषे मारः

१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४
१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५

दि. १८१६ फाल्गुन संवत् १९३०

उदगायनं शिशिरकान्तं

अ २४ फा. क. ३० श्रीमि प्रातः

१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३
३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८
४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३
६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८
८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१	९२	९३	९४
९६	९७	९८	९९	१००	१०१	१०२	१०३	१०४	१०५	१०६	१०७	१०८	१०९	११०


मिनिक: ५७।२८६३० वसंतक: मा.
 वा:प २४।५६२४५:५३३क्या
 मंक ४
 मेहर रंग ५
 उतराभाद्रपदाक: १८।७
 मेवे शकक: १६।५४४५: नि १८।७
 काला ८
 म: २: २।७।२५,
 पाप मोचनी ११
 शनि प्रदोष: २२ नं मद्रा वारुणी
 शिव: च-१४ प-वारुणी धाम
 म: नि-४६।५० च-१९ नं-सोमवति.
 दर्शी ३०

(५१)

अ. गी. ४१९ र म ११११०।४६४६
 र मं: ४-४-२।१।४२ च कु-८

१ शक	२ सं	३ गु	४ के
२	१२	२	७३
१०	९	८	७३

वर्षफल.



श्रीगणेशायनमः ॥ सजयति० ॥ प्राप्सिन्नूतन० ॥ २ ॥ तैलाभ्यंगं० ॥
 ३ ॥ पारिभद्रस्य० ॥ ४ ॥ मरीचिर्लवणं० ॥ ५ ॥ पंचांगस्थं० ॥ ६ ॥ स-
 ज्यंस्यादचलं० ॥ ७ ॥ चैत्रेपुण्यमथे० ॥ ८ ॥ येचैत्रशकू० ॥ ९ ॥ अश-
 गनकलिः ४९९६ शेषकलिः ४२७००४ ॥ स्वस्तिश्रीमन्नृपविक्रमा-
 र्कसमव्यातीन संवत् १९५१ पराभवनामसंवत्सरे ॥ तथाचश्रीमन्नृ-
 पशालिवाहन शके १८१७ मन्मथनाम संवत्सरे ॥ अस्मिन्वर्षेरा-
 जाबुधः ॥ मंत्रीशक्रः ॥ आग्रधान्येशश्चंद्रः ॥ मेघेशो गुरुः ॥ रसे-
 शो बुधः ॥ पश्चाद्धान्येशशनिः ॥ इत्यधिपा ॥ अशेषां फलानि
 ॥ आदौ संवत्सर फल ॥ गो मूत्रगाली पृथक्लेक्ष्णवैरुपेता सर्व स-
 हात्यजलदः किल वृत्रहंता ॥ चौरैर्गदैश्च निरता परिपीड्यमाना-
 ॥ सर्वो जनो भवति मन्मथनाम्नि दीनः ॥ १ ॥ अथ राजफल ॥ बुध-
 स्य राज्ये धनधान्य संकुल महीतलवृष्टिरनुत्तमा च ॥ जनाविवा-
 होत्सव यज्ञकांक्षिण कृत्रिक्तमस्मिन्बहुवासवृद्धिः ॥ २ ॥ अथ
 मंत्रीफलं ॥ शक्रे प्रधाने पचुरांबुवर्षां सराधिनाथ स्वस्विनश्च सर्वे
 ॥ गावो यथाकाम दुधानृपाणा मनीवसैरव्यं प्रचुरं च धान्यं ॥ ३
 ॥ अथाग्रधान्येशफलं ॥ धान्याधिक्य गोषु दुग्धं प्रभूतं पुत्रैः पौ-
 त्रैर्लेकवृंदं रामेन ॥ मेघव्रानाभृरिवर्षति पाथश्चंद्रश्चेत्स्यादग्र-
 धान्याधिनाथ ॥ ४ ॥ अथ मेघेशफलं ॥ कुरुपतिः कुरुते जल-
 वर्षणं विविधसस्यफलाधिक्यौषणं ॥ द्विजगणो मरुत्कर्म-
 करक्षितौ जलधराधिपतौ किल वाच्यतौ ॥ ५ ॥ अथ रसेशफलं ॥
 वापीतडागादिषु पूर्णमंभ शंठीकणालशहनचित्रकहिंवलाभ ॥
 जंब्वाभ्रकमलपुष्पमधूकूपोषश्च द्रात्मजो यदिरसाधिपतिर्नृपोषः

॥६॥ अथपश्चाद्धान्येशफलं ॥ निर्धनप्रक्षितिभृतोरणादशःसस्य
 मल्पमतिरोगिणोनराः ॥ नैव वर्षनिजलंस्करेश्वरःस्याद्यदात्यकण
 पःशनेश्वरः ॥७॥ अथार्द्राप्रवेशः ॥ ज्येष्ठकृष्ण १२ गुरुवार घ-१
 पळे ४ परं १३ कृत्तिकाक्षत्रं घटि ४६ पळें ३० धृतियोगः घ- ४६
 प- ३ अत्रदिने श्रीसूर्योदयात् गतघटि ४१ पळें ९ तदार्द्राप्रवेशः
 ॥ तस्यफलं ॥ आदौतिथिफलं ॥ दिवाकरस्थरौद्रप्रवेशनेत्र-
 योदशी ॥ तिथिर्यदिस्थितानदापितदनर्गलंजलं ॥ अथवारफलं ॥
 स्फुरराज गुरोर्वार द्युमणिर्यदिरोद्रगः ॥ सर्वेषां तर्हि जंतूनां द्रव्यवृ-
 ध्यास्फुरवंबहु ॥ अथनक्षत्रफलं ॥ कृत्तिकायदिचंद्रर्क्षमीशधिष्णं
 गतेरवौ ॥ अग्न्यादिकप्रयंभूरि तर्हि स्यान्नांबुवर्षणं ॥ अथयोग
 फलं ॥ सति धृतियोगेयदिदिवसेशः ॥ प्रविशतिरोद्रंभवतिस्फ-
 र्क्षिप्तं ॥ अथवेलाफलं ॥ निशायायदारीद्रमेकं प्रवेशस्तदाती-
 व वृष्टिं विधत्तेस्करेशः ॥ गवांस्यात्स्फुरं सर्वसस्यं प्रभूतं ॥ मही
 पालवृंदरणेनैव सक्तं ॥ अथास्मिन्वर्षे आवर्तनामामेघस्तत्फलं
 ॥ विनाशनंशालियवादिकानां तथैवकार्पासधनादिकानां ॥
 घनोद्यदावर्तकनाम धेयः स्वल्पंजलंस्याद्दुनिनामपायः ॥ अथा
 स्मिन्वर्षे कंबलनामानागस्तत्फलं ॥ यदेव कंबलाभिधोक्कजं-
 गमः प्रजायते ॥ तदास्ति मध्यमंजलं समस्त धान्यमुत्तमं ॥
 अथास्मिन्वर्षे मालिगृहे मेघनिवासश्चरोहिणीनक्षत्रं समुद्रे
 पतितं ॥ यदापयोनिधिस्थलेगतं विरिंचिभंतदा ॥ अतीववर्ष-
 णं भवेत्समस्तधान्यवर्धनं ॥ अथदेशविशेषेण राजादीनां फ-
 लानि ॥ पांचालसौराष्ट्रविदर्भ०


राशीचि आयव्यय.

राशि	आय	व्यय	राशि	आय	व्यय
मेष	५	५	नूळ	१४	११
वृषभ	१४	११	वृश्चिक	५	५
मिथुन	२	११	धन	८	२
कर्क	११	८	मकर	११	५
सिंह	१४	२	कुंभ	११	५
कन्या	२	११	मीन	८	२

चंद्रग्रहण.

शके १८१७ फाल्गुन शक १५ शृंगी तारीख २८ मोह
फेब्रुवारी सन १८९६ ईसवी.

	स्य.	म-	मो.	प.	ग्रा.	शै.
घटि	४२	४७	५१	८	१०	१
पळे	२१	१	१३	५२	२५	५
कलाक	११	१	२	३
मिन्युटे	२०	१२	५३	३३	१२	८८



अथ विंशोपकाः


वृष्टि १५	आलम्ब्य ३	सूषक १७	स्फासि ११	उग्रम. ५	चौरभय ५	जागण ११	वातम. ११	ग्रहदोष १७
धाम्य ११	उद्यम २	अविद्यसी ७	बन्धक ५	सौम्यम. १३	चौरनाश १३	जारणना. १७	पित्त म. १९	ग्रहदोषशां १९
तृण १५	डोदि १३	अनाद्य. ७	शूर्जपत्र ५	पापम. १३	आदिमद्य ११	मारण ३	कफम. ७	अंडुज १७
शीत १७	कौथ ७	स्वच्छ ९	सकवर्ग १५	पुण्यम. ९	अग्निनाश १७	मारण ना. ३	दंडूज ११	जारज ५
उष्ण १५	दंस १	परच्छक ९	ताम्र ५	व्याधि. ५	विषभय १५	संस्नान १९	संस्निपात १५	स्वेदज ७
बाधु १५	सेद ७	परबक्रना. १७	वंग १३	शैषज्य ५	विलनाश ५	संस्नानना. १७	यश १९	उद्विज ९
दृष्टि ९	भैत्री ५	रत्न ११	शैष्य ७	आकार १३	सेवकत्व ५	मोहन ३३	अपयश ५	पुण्य १५
विनाश १५	रसनि. ७	वस्त्र ११	लोह १५	अनाकार १५	त्यागित्व १७	मोहनना. ७	गर्ब ७	पाप १८
विग्रह ११	फलनि. ५	घृत १७	स्वपरस्तु. ५	मरण १३	निजधन ७	उच्चारण १७	उग्रता ९	सर्वनिष्पत्ति १०
शुभा ५	उरुगाह ९	भैल ५	पित्त ९	जनन ९	परधन ९	उच्चा. ना. ९	प्रपंच ११	
नृषा ३	शकस ७	दुकूल १५	घोषक ११	देशोपद्रव ५	द्यूत १७	वशिक. १७	शूगबाधा १३	इतिविंशोप
निद्रा १३	शक ३	ऊर्णा ५	कांस्य १७	देशा स्वास्त्य ३	पुंश्वली. १९	तन्नाश ७	शूतनाश १५	कासमाप्त.

मकर संक्रान्त.

श्रीगणेशायनमः ॥ सजयति ॥ १ ॥ समप्रिवंद्य ॥ २ ॥ तिलस्त्रा
 यी ॥ ३ ॥ स्वस्तिश्रीमन्मृषविक्रमार्कसमयातीत संवत् १९५२ पूव-
 गनाम संवत्सरे ॥ तथाच शके १८१७ मन्मथनाम संवत्सरे ॥ द-
 क्षिणायेने हेमंत ऋतौ ॥ पौषमासं कृष्णापक्षे तिथौ १३ घ-५३
 पले ५० परं १४ संक्रमणतिथौ ॥ भानुवासे ज्येष्ठानक्षत्रे घ-
 २४ प-११ परं मूल नक्षत्रे संक्रमणर्क्षे बृद्धि योगः घ १२ प-३५
 परं ध्रुवयोगः तात्कालिके विष्टिकरणे ॥ एवमादिपंचांग
 शक्यावत्रदिने श्रीसूर्यादयात् गतघ-५६ प-५२ तत्समये म-
 कर राशौ रवेः संक्रमणस्यात् ॥ अस्य पुष्यकालः ॥ पौषकृ-
 ष्णा १४ इंदुवासे घ १६ प-५२ पर्यंत मुत्तमः ॥ तदग्रेणोण
 ॥ अथवाहनादि प्रकारः ॥ वाहनं अश्व ॥ उपवाहनं सिंह ॥
 वस्त्र नीलं ॥ आद्युध कुंतलं ॥ तिलक ओतुर्मद ॥ वयस्त्र ॥
 अवस्था स्थिता ॥ पुष्यपूर्वा ॥ प्रक्षण त्रिचान्नं ॥ जातिविप्र ॥
 भूषण कनक ॥ वारनाम धौरा ॥ दक्षिणनाम राक्षसी ॥ सामुदा-
 यमुहूर्ताः ३० ॥ आगमनं उतरतः ॥ गमनं दक्षिणदिशि ॥ अव-
 लोकनं नैऋत्यादिदिशि ॥ अथ स्वरूपं ॥ षष्ठियोजनविस्तीर्णा
 ॥ लंबो स्त्री दीर्घनासिका ॥ अथ संक्रान्तिफलं ॥ आगमे च भवेत्सौ-
 ख्यं गमने दुःखदायकं ॥ दर्शने च भवेद्दुःखानिः संक्रान्तेः फलमा-
 दिदोन् ॥ इति संक्रान्तिफलं ॥

अथ जन्मर्क्षवशात्फलं.

पंचा.	भोग.	ज्येष्ठा	इत्य.	ज्ञानि.	विपुत्रधनं			
ज्येष्ठा	उत्तराषाढा	शक्रप-	देवती	हृत्कि	भ्रात्री	आन्ते	ऊनरा	स्वाती
मूल	श्रवण	पूर्वाश्र-	अश्विन	राहिणी	पुनर्व.	मघा	हस्त	विशाखा
पूर्वाषा.	धनिष्ठा	उत्तराश-	मरुती	मृग	पुष्य	पूर्वा	चित्रा	अनुराधा



शके १८१७ यांतील मोंजी विवाह सुहूर्त

आशोपनयन सु० जैत्र वैश्रव ११ शृंगे वैशाख १० सोम वैशाख ११ रवे वैशाख १२ शृंगोद्यन ज्येष्ठ ज्येष्ठशत ५ बुधे ज्येष्ठशत १० रवे माघ माघशत २ शृंगे	माघशत ५ सोम माघ कृ ५ सोम फा० फा० ३ रवे फा० फा० १० सोम विवाहसुहूर्त वैशाख शत ४ रवे दिवा शत ९ शृंगे दि गो रा शत ११ रवे घ १४ न दि गो रा शत १२ सोम दि गो रा कृ २ शतदि घ १ न	कृ० ४ रवे दि गो रा कृष्ण ५ शोमे दि गो रा कृष्ण १० रवे रवे कृष्ण ११ सोम दिवा ज्येष्ठ शत २ रवे दिवा शत १० रवे घ १६ न दिवा शत १४ शृंगे दिवा कृष्ण १ शोमे दि गो रा कृष्ण २ शोमे गो रा कृष्ण ९ रवे दि गो रा	मार्गशीर्ष शत ३ शोमे दि रा शत ५ शृंगे दि रा शत १५ सोम दि रा कृष्ण १ शोमे दि गो रा कृष्ण २ सोम गो रा माघ शत ३ सोम दि गो रा शत ६ शोमे दि गो रा कृष्ण १ शृंगे घ ११ न दि गो रा कृष्ण २ शोमे दि घ २ प कृष्ण ५ सोम दि गो रा	कृष्ण ६ शृंगे दि गो रा कृष्ण ११ रवे दि गो रा फाल्गुन शत ३ रवे घ १० न दि रा शत ४ सोम दि रा शत ८ शोमे गो रा शत ९ रवे दि गो रा कृष्ण ४ शोमे दि गो रा कृष्ण ८ शोमे दि गो रा कृष्ण १० सोम प ७ नंतर गोरजशोमे शनि विवाह सुहूर्तः
--	--	--	--	--

शंके १०१७ यन्मथनापरावत्सेरं चैत्रशकपक्षः

उदगायने धरं न क्रतुः

अ-१ चं-क्र-१५ श्रीमेवातः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु
२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९

४२ नं मूलक चंद्रद-व्यतारो कस्त्य
 सवत
 मरुत्यज ति गन्धादिगोरी कस्त्य
 ५६ नं-अंशु-गिना-५
 कल्यादि
 एमीक-उंयु ४३
 यवथ ४० मदि-४०-५२
 राम ५
 अमु-३३ मीनि-५-३-१०
 मूलक-कावरा म्माले ३१ म-३-५
 आगवत ६९ क्त-म-५-१-३-
 प्रदोष-व्य-नि-१-१-०
 हनुम ज-पन्वा-म-नि-४-०-मि-क

११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०
२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५
४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३
२	३	४	५	६	७	८	९	१०	११
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९

(१०१)

शक्ति १०५७ वैश्वरूपापसाः

उदरायनं वसंनक्रतुः

अ-२ वैश्वक्र-२० सुरीमातः

श्रुति	वा	घ	प	न	घ	प	वा	घ	प	क	घ	प	दि	वा	सु	र	उ	र	अ	च	घ	प	प्राम्यस्
१५	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
१६	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
१७	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
१८	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
१९	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२०	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
२१	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
२२	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
२३	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
२४	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
२५	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
२६	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
२७	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
२८	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४
२९	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
३०	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६	१६

ऋ-मा. ५४।१३ दुर्विशक. ५।१६
 संक. ६ अत्रिबिनी मेघिकै. ३३ सु ३०
 आवाज
 स-नि. ५.५०।३०
 काला-
 ऋ-मा. ११।६ दुर्विशक. ५.२।५२
 अत्रिबिनी मेघिकै. ३३ सु ३०
 दुर्विशक
 सोमज. मेघिकै. ३४।३८
 विवात्र. ज-नि. ३७।३९
 २ सं. सुटक. रवी ३०
 सरण्यकै. ५६।७

ऋ-मा. ४४९. र-मा. ०।१०।२।०।५।६
 र-मां. क-ए. २।०।५।३. क-कै. ५०



शके १८९१० वैशाख कृष्णपक्षः

उदगयने वसंत क्रतुः

अ. ४ वैशाख बु. ३० शुक्र-प्रातः

वि	ना	घ	प	न	प्र	प	शो	घ	ष	क	प	प	दि	पा	सु	ई	र	उ	र	अ	ने	ष	प	मा.	स्व.
१४	१	५५	१०	वि	३०	५८	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१५	२	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१६	३	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१७	४	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१८	५	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१९	५	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२०	६	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२१	७	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२२	८	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२३	९	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२४	१०	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२५	११	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२६	१२	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२७	१३	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२८	१४	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२९	१५	५५	५५	अ	३१	५९	३	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	

क्रमिका क्र. ४६।३३
 प्र. प्र. २५।२८
 संक. ४
 ४१ नं सुत्क चयसंके. १४।२३ सु. ३०
 राघ ४३।४।२८ (प्रथिा क्रतुः)
 सं-नि. ३।७।४८ बे-म. ५५।३। ५१
 कालाः
 दरघ. २० प्र. प्र. ५२।११
 दरघ. २७ अथरा ११
 २१ नं-अ. प्र. सौम प्रदोष
 सुत्क. २४ शिव.
 २६ नं-यम-वं. सं-नि। ५६. रोहि
 २६ नं-यम-वं. भाबुका दर्ता ३०

(५०)

अ. नै ४७८८ सं. १।८। ५५।५१

र. सं फ. ध. १।१। २२। २९। ३८। ५०

सु ३।३।३	सं २	वे १
४	५	६
७	८	९

राके १८१७ ज्येष्ठ शुक्रपक्षः

उदगायनं श्रीभिक्तपुः

अ. ५ ज्येष्ठ शक्र १५ शकैमानः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४
१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६
१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८
२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०
२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२
२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४
२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६
२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८
३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०

(विशुद्धल १२:१२)

अस-२६ नंद-२ करि-दिन-उगायनं

जि-रहित

मा-अ-४:७:१८

१५ नंद-दाध-विना-४

दग्ध ३ कर्क-सोम-४:१:४०

दग्ध ५० दुर्गा-८ मा-मि-२:३:४७

जुन-रा-ग-४ ४ कर्क-शक्र-३५

अ-गु-५६ द-रा-ह-ग-म-मा-म

द-ग-ध-२५ धि-नि-ला-१ म-प्र-५

भो-म-ग-दा-य


५० न-अ-मृत-सा-वि-त्रि-वृ-ग-रं

मा-नि-५:५:३५ धृ-गे-के-३:८:४०

व-त-१:५-म-न्वा-रि

अ. गी. ४०० न. म. १२२। ४। ४६

र. म. क. ४. ०। ५. ६। ५ क. क. ८७



उदगायनं ग्रीष्म ऋतुः अ. ६ ज्येष्ठ. क. ३० शनीमानः

शक्ति १८१७ ज्येष्ठ ऋतुः

अ. नि. सं.	शा.	रा.	ग.	धा.	वा.	बि.	प.	म.	मू.	सू.	वा.	म.	क.	घ.	ग.	घ.	च.	प.	मा.	स्म.	स्.
१५	१	१०	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
१६	२	१०	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
१७	३	१०	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
१८	४	१०	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
१९	५	१०	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२०	६	१०	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
२१	७	१०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
२२	८	१०	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
२३	९	१०	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
२४	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
२५	११	१०	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
२६	११	१०	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
२७	१२	१०	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
२८	१४	१०	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४
२९	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०

काम. म. ५९।३०
 २३ पलां. मुरक. संकष
 ३५ नं. दरध
 दरध. भिकनेडकी. ४०।१६ मूरु. ५५ दे.
 ४९ नं. दरध. क. मि. १६।५८
 कालाट वकी. ज्ञः २५।३१
 म. म. २८।२८
 म. म. ४३
 योगिनी. ११
 यमपं. ४६. प्रदोष. आद्रार्कः ४१।९
 यमप. ४६. सिवा. मि. २८।३३
 दर्शी ३०

र.	चं.	मं.	त्रु.	गु.	श.	क्र.	श.
२	१	३	२	३	३	३	५०
७	२४	२३	१९	२२	२२	१०	२५
५३	२३	३९	१९	१९	१९	३९	२५
२३	३९	५३	१९	३९	३९	१९	५५
५७	५३	५३	१९	५७	५७	५७	५७
०	११	५३	५३	५३	५३	५३	५३

अ. गी. ५०।७. र. म. २।७।१३।४८
 र. सं. क. ध. व. २।४।८ च. क्र. ५३

मं. ४५	३	३	३
के. ५	५	५	५
५	५	५	५
५	५	५	५

शके १९७७ आषाढशुक्लपक्षः

उदगायनं ग्रीष्मऋतुः

अं ७ आपाशुः १५ शनिः प्रातः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
नि	वा	पा	प	न	घ	प	घ	प	क	घ	प	की	ग	व
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१
३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६
४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१
६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६
७७	७८	७९	८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१
९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९	१००						

चंद्रः
 मोहरम सप्त १३१२
 विनाः ४ सप्तमः ५ ३१ प. अ. गुः
 २६ सं. रथ.
 १२ नं. यमघं. मृत्युः क. नि. ४ ॥ ४६
 अष्ट. १६. दुर्गादि सिंहशतकः २३ १२
 कसे.
 शयनी स्मार्त ११ चानुर्मा सप्त ३६
 १० नं. अमः सागवत ११
 प्रदोष. मुनयस्वर्कः ४५ १९ वा. के
 डूकस्वर्कस्ती. न.
 मन्वादि व्यासपु. क्कनि २५ ४८

अ गौ ५२१ र. स. २ १२ ११ १८ ४३
 र. सं. क. क. ० १ ७ १४ २२ क. ८६



शके १८१७ आषाढ कृष्ण पक्षः

दक्षिणायनं ग्रीष्मकालः

अ. आषाढकृ. ३० सोमवानः

शु	क्र	ति	वा	घ	प	न	स	प	शो	घ	प	क	ष	प	शो	पा	सु	ई	र	उ	र	आ	च	ष	प	प्र	स	स्
१५	१	१	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	
१६	२	२	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	
१७	३	३	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	५४	
१८	४	४	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	
१९	५	५	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	
२०	६	६	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	५७	
२१	७	७	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	
२२	८	८	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	५९	
२३	९	९	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	
२४	१०	१०	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	६१	
२५	११	११	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	६२	
२६	१२	१२	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	६३	
२७	१३	१३	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	६४	
२८	१४	१४	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	
२९	१५	१५	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	६६	
३०	१६	१६	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	६७	


मार्गशिशि २९।५४
 मूलक. २३ मार्गशिशि-१।७।४२
 अश्र ३।५।४२
 दशमि ८ सक ४

अ. नि ५३।५२ बहमान
 कालान
 मर्क. २६ १८।१३ मू. ३० दक्षिणवर्षी
 अश्र ५।९।४३

अमघं ५ कामिका ११ सिद्धि सोमः
 अमघं ५ मदीष.
 शिवरात्रि अ. नि. ५।०।३०
 दीपक दर्श ३०

र	च	मं	बु	गु	श	रा
३	३	४	२	२	४	१०
६	३	२	१०	२९	२०	१०
२०	२०	१२	१६	४६	५३	५०
३०	४८	५	३०	९	१०	१६
५०	५०	५०	५०	५०	५०	५०
५०	५०	५०	५०	५०	५०	५०

अ. नो ५३७ र. म. ३।७।४।५४
 रं. मं क. मू. ०।४।३।५ व. म. ७।७।९



रक्षिणायन वर्षाक्रमुः

शके १८१७ आवण शक्रवृषः

श. २ आ. ३६. १५ इंदीमत.

शुक्र	मंग	बुध	गुरु	शुक्र	शनि	रा	शुक्र	शनि	रा
१	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
२	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
३	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
४	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
५	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
६	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
७	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
८	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
९	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
१०	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
११	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
१२	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
१३	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
१४	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३
१५	३३	२३	१३	३३	३३	३३	३३	३३	३३

अर्गो ५५१ र म. ३२२० ५२ ४८
 र. मं. क्र. क. ११११ ८ कं. क्र. ६६
 मं. के. सु. ३
 र. के. सु. ३
 ७ श १
 ९० चं १२
 ९

वृद्ध द. कै. सु. २११
 १ घ. मं. द. ३ ध. स. र.
 विना ४ मं. प्र. २२. ३०
 नागा ५
 वृद्धक. य. म. ध. ३ ध. व. ३ सु. ३ सु.
 वृत्ति ला ७
 दुर्गीट. म. नि. ध. वै. य. १ ६ १०
 कै. सु. २. ३ ४
 अ. सु. ३० मं. म. ५ ३ २ ७
 आगस. पु. न. दा १ १ १ १ आ. इ. ल. पा. र्क. ३
 ३ २ १ ०
 र. म. वं. ध. न. क. क. व. सु. म्या. म. र. १ ५

अ. १० प्रा. सं. ३० सीमा ज्ञान:

दक्षिणायनं वर्षा क्रुनु:

शके १८१७ आषाढ कृष्णपक्ष:

शु	क्रु	ना	वा	घ	प	शे	प	प	न	घ	प	शे	प	क	घ	प	शी	पा	सु	ई	उ	र	अ	च	घ	ग	आ	रा	श	रा
१०	१	१०	३६	५१	६४	७१	७७	८३	८९	९५	१०१	१०७	११३	११९	१२५	१३१	१३७	१४३	१४९	१५५	१६१	१६७	१७३	१७९	१८५	१९१	१९७	२०३	२०९	
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	

५३ नं. सु.
 ४१ नं. द्वा. प.
 का. प्र. १३१५७
 सं. क्र. ४
 ज्य. प्र. ५११५३
 आस्पदाद स. क्रि. २७१३०
 जन्मात्कालात्सन्वतिरि
 मघा सिंहेऽर्कः ४७।६.सं. ३०
 अजा ११ सिंहेजाः ४२।४५
 प्रदोषः शिवरात्रि.
 अ. नि. २।५०
 दर्वा ३० पिठोरी

अ. गी. ५६६. र. स. ४। ५१२। ५१
 र. मं. अ. क्र. १। ३। १५। व. क्र. ४७




शके १८१७ भाद्रपद शकसप्तमः

दक्षिणायनं वर्षा क्रतुः

अ. ११ भाद्र. श. १५ बुधे मालः

क्र. नं.	ति. वा.	घ.	प.	न.	प्र.	य.	जो.	ष.	क.	ष.	प.	दी.	पा.	मु.	ई.	र.	उ.	र.	आ.	वे.	प.	मा.	स्प.	सू.
१	बु.	२५	१२	म.	८	११	शि.	४०	८	२५	१२	३१	१०	२०	२०	५	४२	६	१८	६०	०	२०	५	०
२	र.	१०	२	पू.	४	२	सि.	३२	५२	को.	१०	०९	११	१	२२	५	४२	६	१८	१८	२	२०	५	०
३	३	१३	१९	उ.	५६	२०	सा.	२५	१८	गा.	१९	२०	१२	२	२३	५	४३	६	१०	६०	०	२०	५	०
४	४	१७	०६	वि.	५३	२३	श.	१८	१८	वि.	७	४६	०४	३	२४	५	४३	६	१०	६०	०	२०	५	०
५	५	२०	१५	आ.	५०	५५	जा.	११	४४	क्रो.	२०	५५	२३	४	२५	५	४४	६	१०	६०	०	२०	५	०
६	६	२४	३६	वि.	४८	३५	अ.	५	५४	गा.	२०	११	१८	५	२६	५	४५	६	१०	६०	०	२०	५	०
७	७	२८	३२	अ.	४९	३८	रे.	३	९	वि.	२४	१५	१६	६	२७	५	४५	६	१०	६०	०	२०	५	०
८	८	३२	४४	जे.	५०	५३	वि.	५३	२२	आ.	२३	१७	७	७	२८	५	४६	६	१०	६०	०	२०	५	०
९	९	३६	१६	मू.	५१	१२	प्रो.	५१	६	ने.	२३	१०	१८	८	२९	५	४६	६	१०	६०	०	२०	५	०
१०	१०	४०	२५	पू.	५५	२०	आ.	४९	५०	व.	२४	७	१९	९	३०	५	४७	६	१०	६०	०	२०	५	०
११	११	४४	५४	उ.	५९	५५	जे.	४९	५३	व.	२६	१०	२०	१०	३१	५	४७	६	१०	६०	०	२०	५	०
१२	१२	४८	०	श.	६०	०	जे.	५०	५	को.	२८	११	२०	११	१	५	४७	६	१०	६०	०	२०	५	०
१३	१३	५२	१५	अ.	५१	१४	अ.	५१	११	ने.	१	२०	२२	२	५	४९	६	१०	६०	०	२०	५	०	
१४	१४	५६	११	ध.	५५	१२	रू.	५२	१५	व.	६	१५	२३	३	५	४९	६	१०	६०	०	२०	५	०	
१५	१५	६०	११	श.	५७	४२	ध.	५४	१२	व.	११	१०	२४	४	५	५०	६	१०	६०	०	२०	५	०	

चंद्रः
 रविसावत्
 मन्वादि हरितालिका गणोः
 अखिः वै. म. १४. ५४ नि. ६०
 वकीशक. ३. ५. २५
 यमघं. ४८
 दुर्गादि सानि २४. ३४. ४० गोयो
 ५० घ नं यमघं. गीरीपू. अ. ३५. ३६
 पूर्वा ३६. ३८. २३ वाहनहती
 परिवर्तिनी ११ म. म. २४. ८
 यामन १२
 सपटंबर प्रदोष.
 कल्पेश. १. १२
 ११ नं. सुत्क. अनंत १४ गोष्टपरी
 १५ म. म. ३८. ५३ कल्पे



अ. गी. ५५९ रम. ४। २०। २६। १३।
 ग. मं. क. क्र. १। ५५। ५२। ५२। ५५।


शके १८१७ भाद्रपद कृष्णपक्षः

राशिपावनं वर्षीकर्तुं

अ १२ आ. क. ३० बुधो मान.

शुक्र	गुरु	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ	शुक्र	शुभ
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०

३० नं असु फ प्र ५२ १२६ व्या फ प्र मं. ४
 फ नि ५० १२७ प आश्व ४१ १७७
 कात्या -
 उत्तरार्क २३ १२० वा बिहुकशो.
 अविपतार फ प्र ३०० (पु म स, डि ३३३०)
 १२ नं राध डी दश ११ क ज्ये क ४८ १३०
 सोम फ प्र वर्दिन मान १२६ ५
 विवाशन फ नि २१ १५ व कात्या १३३
 दर्श सर्व विभा २० (विश्वेश १८ १३३)



अ	ति	वा	घ	प	न	ख	प	यो	त्र	व	क	अ	प	दि	पा	मु	ई	र	रु	र	अ	च	घ	प	प्र	स्व	स्व
१६	१	१५	२५	३५	४५	५५	६५	७५	८५	९५	१०५	११५	१२५	१३५	१४५	१५५	१६५	१७५	१८५	१९५	२०५	२१५	२२५	२३५	२४५	२५५	
१७	२	१६	२६	३६	४६	५६	६६	७६	८६	९६	१०६	११६	१२६	१३६	१४६	१५६	१६६	१७६	१८६	१९६	२०६	२१६	२२६	२३६	२४६	२५६	
१८	३	१७	२७	३७	४७	५७	६७	७७	८७	९७	१०७	११७	१२७	१३७	१४७	१५७	१६७	१७७	१८७	१९७	२०७	२१७	२२७	२३७	२४७	२५७	
१९	४	१८	२८	३८	४८	५८	६८	७८	८८	९८	१०८	११८	१२८	१३८	१४८	१५८	१६८	१७८	१८८	१९८	२०८	२१८	२२८	२३८	२४८	२५८	
२०	५	१९	२९	३९	४९	५९	६९	७९	८९	९९	१०९	११९	१२९	१३९	१४९	१५९	१६९	१७९	१८९	१९९	२०९	२१९	२२९	२३९	२४९	२५९	

अश्व. ५२

गा.अ. ३०।७

सक. ४ मार्गी शक. १.१।५

चिवाकं ३२।१४ वकी सं. ३।५।५६

मुल्क ३ सानि ३६।५३

राध ५१ कावा

दध ४६

आ.म १३।४०

दध ३५ रागा ११ वै म ५३।५३

भोप ययमदी धन १३ वल्स १३

शिवनाव सानि ५०।३२ वृके संक.

नरक १४ लक्ष्मी पू. दर्श ३

अश्वराग स्थान बलि पूजा गाकी ०

अ.गि. ६.२५ र.म. ६।३।६०।५३
र.मं.कं. सं. २।५।४६ च. ५।५६



शके १८१७ कार्तिक शुक्लपक्षः

दक्षिणायनशरदनुः

अ. १५ का. शर. १५ शनिप्रातः

अ	ति	वा	घ	प	नं	प	प	ओ	श	न	प	घ	क	घ	प	दि	पा	कु	ई	र	ठ	र	अ	चै	थ	प	प्रा	म्य	सू.
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	
१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	

चंद्रः-यमः संतत १४५२ प्रातः
 २००-मृतक दृष्टे सौम्य २०१६१
 विना-हमम २०१४३
 दृष्ट-१८ म्वात्यक ५६२२२
 यमघट २०
 १०-रुमं म-नि २२१५५
 ३०-रुमं दुर्गा-कन्देयकक-१३७
 व्यम २२२२२२ ४२१९८
 १२-ने-रुमं-म-म-४५५६
 मन्नाथिनी ११
 प्रदोष-सुलसी विवाह मन्वादि
 ३००१५ मार्गाङ्कः ४११४
 मन्वादि-अमृ-५०
 म-नि २३२ दमन्वादि विपुली १५

अ-ने-६४०१ म-६१११३५५५

र-ने-क-क-१५५२१४२४५५५



शके १८१७ कार्तिक कृष्णपक्षः

दक्षिणापनंशरदनुः

आ १६ का-रु-३० श्लोमान

वर्ष	ति	वा	ष	प	न	च	प	प	व	श	प	क	प	प	दी	पा	सु	ई	र	उ	र	अ	व	घ	प	प्रा	स्य	म्
१६	०	३०	४५	५०	५५	६०	६५	७०	७५	८०	८५	९०	९५	१००	१०५	११०	११५	१२०	१२५	१३०	१३५	१४०	१४५	१५०	१५५	१६०	१६५	
१७	२	३६	५०	६५	८०	९५	११०	१२५	१४०	१५५	१७०	१८५	२००	२१५	२३०	२४५	२६०	२७५	२९०	३०५	३२०	३३५	३५०	३६५	३८०	३९५	४१०	
१८	३	४०	५५	७०	८५	१००	११५	१३०	१४५	१६०	१७५	१९०	२०५	२२०	२३५	२५०	२६५	२८०	२९५	३१०	३२५	३४०	३५५	३७०	३८५	४००	४१५	
१९	४	४४	५९	७४	८९	१०४	११९	१३४	१४९	१६४	१७९	१९४	२०९	२२४	२३९	२५४	२६९	२८४	२९९	३१४	३२९	३४४	३५९	३७४	३८९	४०४	४१९	
२०	५	४८	६३	७८	९३	१०८	१२३	१३८	१५३	१६८	१८३	१९८	२१३	२२८	२४३	२५८	२७३	२८८	३०३	३१८	३३३	३४८	३६३	३७८	३९३	४०८	४२३	
२१	६	५२	६७	८२	९७	११२	१२७	१४२	१५७	१७२	१८७	२०२	२१७	२३२	२४७	२६२	२७७	२९२	३०७	३२२	३३७	३५२	३६७	३८२	३९७	४१२	४२७	
२२	७	५६	७१	८६	१०१	११६	१३१	१४६	१६१	१७६	१९१	२०६	२२१	२३६	२५१	२६६	२८१	२९६	३११	३२६	३४१	३५६	३७१	३८६	४०१	४१६	४३१	
२३	८	६०	७५	९०	१०५	१२०	१३५	१५०	१६५	१८०	१९५	२१०	२२५	२४०	२५५	२७०	२८५	३००	३१५	३३०	३४५	३६०	३७५	३९०	४०५	४२०	४३५	
२४	९	६४	७९	९४	१०९	१२४	१३९	१५४	१६९	१८४	१९९	२१४	२२९	२४४	२५९	२७४	२८९	३०४	३१९	३३४	३४९	३६४	३७९	३९४	४०९	४२४	४३९	
२५	१०	६८	८३	९८	११३	१२८	१४३	१५८	१७३	१८८	२०३	२१८	२३३	२४८	२६३	२७८	२९३	३०८	३२३	३३८	३५३	३६८	३८३	३९८	४१३	४२८	४४३	
२६	११	७२	८७	१०२	११७	१३२	१४७	१६२	१७७	१९२	२०७	२२२	२३७	२५२	२६७	२८२	२९७	३१२	३२७	३४२	३५७	३७२	३८७	४०२	४१७	४३२	४४७	
२७	१२	७६	९१	१०६	१२१	१३६	१५१	१६६	१८१	१९६	२११	२२६	२४१	२५६	२७१	२८६	३०१	३१६	३३१	३४६	३६१	३७६	३९१	४०६	४२१	४३६	४४९	
२८	१३	८०	९५	११०	१२५	१४०	१५५	१७०	१८५	२००	२१५	२३०	२४५	२६०	२७५	२९०	३०५	३२०	३३५	३५०	३६५	३८०	३९५	४१०	४२५	४४०	४५५	
२९	१४	८४	९९	११४	१२९	१४४	१५९	१७४	१८९	२०४	२१९	२३४	२४९	२६४	२७९	२९४	३०९	३२४	३३९	३५४	३६९	३८४	३९९	४१४	४२९	४४४	४५९	
३०	१५	८८	१०३	११८	१३३	१४८	१६३	१७८	१९३	२०८	२२३	२३८	२५३	२६८	२८३	२९८	३१३	३२८	३४३	३५८	३७३	३८८	४०३	४१८	४३३	४४८	४६३	

भारत-४ का श्री ५१ विमानिकी (१५१०)
 २८० रु०
 का वि ५०, ५२
 का नर दे म ४-१२६ मि १०१०
 १३०० शरद
 म प २० २१
 ३-विमानिकी ५०
 भारतवन ११
 प्रवेश
 विमान भा. नि १-११५६ विमानिकी
 रुकी ३०

अ ६९४२ मा. ०१२०३.५०
 म प का ३३३३३३३३३३३३



श्रीकृष्ण १८१७ सागर्विर्षिकरूपः

दक्षिणायनं हेमन्तकृतः

अ. १७ मार्ग-श. १५ सेमिनामः

र	च	मं	बु	शु	श	रा
७१	६	७	३	६	६	१०
१०१४२९	४	१८	०	२२	१५	
६	२८	१८	४५	५९	३२	६७
८	५५	०	५	२८	३३	२०
६०	७९	४४	९३	२	६४	६
५८	३३	२	५६	४४	६०	१३

अ. गौ. ६७० रम. ७१९ = १७०१.०

र. मं. फल्गु १५ १५ वैश. ८३



मृतः ४५
 चंद्रद. अनुशाधकः १६।२२
 जमादिकाखर
 विना: ४ म. स. ४ ३ ८
 १७ नं. दग्ध.
 चंपा ६. व्य. प्र. १३।१७ नि. २६।४३
 दुर्गाट सं. नि. १६।४८
 कल्पारि
 म. प्र. ३१।५१ वकी गुरु: ४३
 मोक्षदा ११ वृत्तिके ज्ञः ५०।५३
 प्रदोष
 दिजंबर. दत्तन. तुलशकः ४।५१
 ४० नं. अमृ. वृत्तिके मोम ५०।१३

अ	नि	वा	घ	प	न	घ	प	को	घ	प	क	घ	प	दी	गा	मु	डे	र	उ	र	आ	वं	घ	प	प्रा	स्प	स्
१	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	
३६	३४	३९	३५	३५	४०	४२	४१	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	४३	
५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	
४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	४४	
३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	
३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	
३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	३९	

शके १८१७ मार्गशीर्ष कृष्णपक्षः


दक्षिणायनं देवतं अनु

अ-१८ मार्गः क्र-३० सोमप्रातः

१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
नि	ति	वा	घ	प	प	प	प	प	प	प	प	प	प
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३
१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७
१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१
२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५
२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३
३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७
३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१
४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५
४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३
५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७
५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१
६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५
६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९
७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९	८०	८१	८२	८३
७४	७५	७६	७७	७८	७९	८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७
७८	७९	८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१
८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१	९२	९३	९४	९५
८६	८७	८८	८९	९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९
९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९	१००	१०१	१०२	१०३

४० नं-यमघं.
 १० नं-दध.म.प्र.३८६६
 ३७ नं-अमृ.सं.४
 ३४ नं-मृत्क.
 यमघं-२७ म.नि-२०१०
 कालां
 म.म.३०
 सफला ११
 प्रदोष
 शिवरात्रि. मृत्के धर्मके. ३८१२ मृ.
 मृत्क दश ३० तिषा (३० म.नि. १५)
 धर्मिदाः ५११२६

अ.गं.६८४ र.म.८११५७।५५
 र.मंफ.क्र.०।३६।२८ व.ब.ब.



शके १८१७ मेष शरकूपक्षः

दक्षिणावयनं वृषभनक्षत्रः

अशुभैः शकः १५ मेषे मानः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
वा	स	म	प	श	च	क्र	मू	मृ	सू	सू	सू	सू	सू	सू	सू	सू	सू	सू	सू
११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०
३०	२९	२८	२७	२६	२५	२४	२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२	११
११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	३१	३०	२९	२८	२७	२६	२५	२४
१५	१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	३१	३०	२९	२८
१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०
२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४
२७	२६	२५	२४	२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२	११	१०	९	८
३१	३०	२९	२८	२७	२६	२५	२४	२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२
३५	३४	३३	३२	३१	३०	२९	२८	२७	२६	२५	२४	२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६
३९	३८	३७	३६	३५	३४	३३	३२	३१	३०	२९	२८	२७	२६	२५	२४	२३	२२	२१	२०
४३	४२	४१	४०	३९	३८	३७	३६	३५	३४	३३	३२	३१	३०	२९	२८	२७	२६	२५	२४
४७	४६	४५	४४	४३	४२	४१	४०	३९	३८	३७	३६	३५	३४	३३	३२	३१	३०	२९	२८
५१	५०	४९	४८	४७	४६	४५	४४	४३	४२	४१	४०	३९	३८	३७	३६	३५	३४	३३	३२
५५	५४	५३	५२	५१	५०	४९	४८	४७	४६	४५	४४	४३	४२	४१	४०	३९	३८	३७	३६
५९	५८	५७	५६	५५	५४	५३	५२	५१	५०	४९	४८	४७	४६	४५	४४	४३	४२	४१	४०
६३	६२	६१	६०	५९	५८	५७	५६	५५	५४	५३	५२	५१	५०	४९	४८	४७	४६	४५	४४
६७	६६	६५	६४	६३	६२	६१	६०	५९	५८	५७	५६	५५	५४	५३	५२	५१	५०	४९	४८
७१	७०	६९	६८	६७	६६	६५	६४	६३	६२	६१	६०	५९	५८	५७	५६	५५	५४	५३	५२
७५	७४	७३	७२	७१	७०	६९	६८	६७	६६	६५	६४	६३	६२	६१	६०	५९	५८	५७	५६
७९	७८	७७	७६	७५	७४	७३	७२	७१	७०	६९	६८	६७	६६	६५	६४	६३	६२	६१	६०
८३	८२	८१	८०	७९	७८	७७	७६	७५	७४	७३	७२	७१	७०	६९	६८	६७	६६	६५	६४
८७	८६	८५	८४	८३	८२	८१	८०	७९	७८	७७	७६	७५	७४	७३	७२	७१	७०	६९	६८
९१	९०	८९	८८	८७	८६	८५	८४	८३	८२	८१	८०	७९	७८	७७	७६	७५	७४	७३	७२
९५	९४	९३	९२	९१	९०	८९	८८	८७	८६	८५	८४	८३	८२	८१	८०	७९	७८	७७	७६
९९	९८	९७	९६	९५	९४	९३	९२	९१	९०	८९	८८	८७	८६	८५	८४	८३	८२	८१	८०

बहुरात्रिनि.
 १६९६-१७१५-१७३४
 का. म. ४६, ४७, ४८
 विद्या-४
 दुर्गादि श. म. ५, १२, १९
 ४६९६ मू. ४६, ४७, ४८
 तुषारात् ११ मू. वी. श. दा. के. ४०, १२०, १३०, १४०, १५०, १६०, १७०, १८०, १९०, २००, २१०, २२०, २३०, २४०, २५०, २६०, २७०, २८०, २९०, ३००
 ५० नं. का. मू. वृ. शि. के. शुकः ३००
 म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८

१०	११	१२	१३	१४	१५
१०	११	१२	१३	१४	१५
१०	११	१२	१३	१४	१५
१०	११	१२	१३	१४	१५
१०	११	१२	१३	१४	१५
१०	११	१२	१३	१४	१५

का. म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८
 का. म. ४६, ४७, ४८

र.के.१८१७ बीषकृष्णपक्ष.

दक्षिणायन हेमन्त ऋतु

अ-२०बीषकृ-२०बीमेघातः

अ	न	ति	वा	प	प	न	घ	प	घ	प	क	घ	प	री	पा	सु	ई	र	उ	र	आ	व	घ	प	अ	स्य	सु	
१६	१	बु	४५	२२	५०	४४	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	
१७	२	गु	४५	१०	५४	४४	३०	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	
१८	३	शु	४५	२५	५९	४२	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
१९	४	शु	४५	३०	६०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२०	५	रि	४५	३५	६५	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२१	६	च	४५	४०	७०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२२	७	म	४५	४५	७५	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२३	८	म	४५	५०	८०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२४	९	रि	४५	५५	९०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२५	१०	रि	४५	६०	१००	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२६	११	रि	४५	६५	११०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२७	१२	रि	४५	७०	१२०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२८	१३	रि	४५	७५	१३०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
२९	१४	च	४५	८०	१४०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५
३०	१५	म	४५	८५	१५०	४०	३५	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५	३२	३५

जानुआरीमन १८६६
 अष्ट ५४८कोरु ५५ २६
 मुख्य ५१५ अ ८१० -
 एक ४
 स वि ४६१३०
 आगत
 रमणाकवाके ४६१२६ अ ४३०
 अरानासना १९
 आगत १९
 प्रदीप सकेरके ५७११५ सु ३०३५
 शिवरात्रि धनेप्रीमपदा ५५५५५
 दही ३० आगत ४२११२

अ १ ७ ३३ र म १११३०५२
 १५ फ ४ १२८ १४ ५ च घ ट २

११ रा	१२	१३	१४	१५
११ रा	१२	१३	१४	१५
११ रा	१२	१३	१४	१५

शुक्रि १८१७ साधशक्तुपक्षः

उदगायनं विशाधिर क्रतुः

अ. २१ साध श. १५ गुरोः प्राक्

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
न	ति	वा	घ	प	न	घ	प	न	घ	प	न	घ	प	न	घ
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६

चंद्रदः
 साबान
 विनायः ४ सा. म. ३५।१५
 अभिजित् मरुति २८।४१
 वसंत ५
 धने. अंमृ रथ ७ मन्वादि श्रवणोके. ५
 दुर्गात् मुत्क र धने शक्रः ५५।५४ आनि
 १३ नं. यमघंट.
 १७ नं. यमघंट
 ज्या ११ अमृ. १८ प्र. म. ०।२२
 दरघ. २८. प्रदोष. कुमैज्ञः ४६।५
 प्र. वि. ५१।५४
 साध खानि समाप्त.

(१६

रा	तु	मं	श
११	१०	९	८
१२	११	१०	९
२	१	०	९
३	२	१	०

अ. गि. ७२९. म. २।१६।१६।४
 र. मं. फ. ध. १।२।१५. च. ध. ६७

शके १८१७ माघ कृष्णपक्षः

उदरायनं शिविरक्रमतुः

अ-२२ माघ कृ-३० गुरो मृतः

कृ. नं.	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
ति वा घ प न घ प ओ घ प क घ प दि पा सु ई र उ र आ च घ प मा.स.सं.	१७ १५ ५० ५१ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	१८ १६ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	१९ १७ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२० १८ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२१ १९ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२२ २० ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२३ २१ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२४ २२ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२५ २३ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२६ २४ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२७ २५ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२८ २६ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	२९ २७ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०	३० २८ ५१ ५२ ११ १० १० १० १० १० १० १० १० १० १०

केसुवारीम.म.३६।२८
 संक ४ वकीशः ५.०।३३
 म.नि.१५।१८ अ.प्र.२४।१९
 काला ८ (नि. ४७।७
 म.प्र.२।७
 विजया ११
 सोमप्रदोष
 महाशिवरात्रि वक्रात्यामकरे-
 म.नि.१।२१ { शोः १६।१६ कुंज
 क.सु.२०
 रती ३० गोस्वर { २३।५४

अ.गो.७४३२.र.म.१०।६।५७
 सं.क.घ.१।२७।४३।च.ध.५०

१	२	३	४	५	६
१२	११	१०	९	८	७
१०	९	८	७	६	५
९	८	७	६	५	४
८	७	६	५	४	३
७	६	५	४	३	२
६	५	४	३	२	१

शंके १८१७ फाल्गुन शक १९२६

उदरायमं शिविर करु:

अ. २३ का. १६१५ शक मा.

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५				
शु	स	र	म	म	प	श	का	कु	इ	उ	र	आ	व	ध	प	प्रा	म	म
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०

चंद्र मकर शक: ०१५७
 नमः
 विमा. इवानगरको.क. १५.६.१४ मा.
 रम्य ६० प. २५ नं. अंकिम. ०१६ मि. १२
 मृत्क २६
 रम्य ६० प. २२ नं. जसधं.
 य. ७ नं. हरथ ३६ नं. यमघं मा. नि.
 न नं. रम्य अंमृ ३८ दुर्गाट मकर शी
 ७ नं. रम्य
 आसलकी ११ मार्गे झा. ०१३५
 प्रसेव
 हुता रात्री १५ मन्वादि. वकी शनि.

(११)

१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०

शके १८१७ फाल्गुन शुक्लापक्षः

उदगयनं शिधिरक्तनुः

अ-२४ फा-क-३० शती शानः

क्र	दि	वा	श	या	प	न	छा	य	यो	घ	च	व	श	रा	श	रा
१६	१	६०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१७	२	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१८	३	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१९	४	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२०	५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२१	६	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२२	७	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२३	८	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२४	९	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२५	१०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२६	११	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२७	१२	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२८	१३	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२९	१४	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
३०	१५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०

चंद्र- मार्च अ. म. ४०३. ५३ मि ५३
 बुध- अप्रैल ५ दि. १३. १२ सेक. ५३ म. म.
 (२५.५)
 रंग-
 सा- दि. ४. ५. १७७
 कुर्गी-
 म- म. ३. ५. १७७
 कुर्गी- २. ५. १७७
 साप मोचनी १७
 प्रदेव
 कुर्गी- म. क. २०. १२. ५. ३. ५. १७७
 भिंदर- म. म. ३. ६. १७. ६. मि. ४. ६. १७. ६.

शा. गी. १७७३ र. म. १०. १०. १०. १२

रा. गी. १७७३ र. म. १०. १०. १०. १२



वर्षफल.

ॐ नमः

श्रीगणेशायनमः ॥ सजयति ० ॥ प्राप्तेनूतन ० ॥ २ ॥ नैलाश्व्यं-
 गं ० ॥ ३ ॥ पारिभद्रस्य ० ॥ ४ ॥ मरीचिर्लवणं ० ॥ ५ ॥ पंचांगस्थं ०
 ॥ ६ ॥ रान्यं स्यात्तलं ० ॥ ७ ॥ चेत्रे पुण्यसये ० ॥ ८ ॥ ये चैत्र शक्र ०
 ॥ ९ ॥ अथगतकलिः ४९९७ शेषकलिः ४२७००३ ॥ स्वस्ति श्रीम
 नृपयिक्रमार्क समयातीत संबत् १९५२ पूवंगनाम संबत्सरे ॥ त-
 था श्रीमनृपशांलिवाहन शके १८१८ दुर्मुखनाम संबत्सरे ॥ अ-
 स्मिन्वर्षे राजारविः ॥ मंत्रीशानिः ॥ अन्यधान्येशो भौमः ॥ मे-
 घेशः शक्रः ॥ रसेशोगुरुः ॥ पश्चाद्धान्येशो रविः ॥ इत्यधियाः ॥
 अथैषां फलानि ॥ आदौ संबत्सरफलं ॥ दुर्मुखवाब्दे मध्यवृष्टि
 रीतिचोराकुलाधराः ॥ महावैरा महीनाथावीरवारणवाजिभिः
 ॥ १ ॥ अथराजफलं ॥ धान्यपुष्पफलमूलविनाशश्चोरप्रीतिरि-
 ह्नोदकलेशः ॥ भूमिपालकलहोगदकोपः प्राणिनां दिनकरोयदि
 भूपः ॥ २ ॥ अथमंत्रीफलं ॥ नैवधान्यफलपुष्पसंचयः स्यादव-
 र्षणवशाज्जगत्क्षयः ॥ बन्धिभिः प्रचुरतस्करोदयः सूर्यजेत्रस-
 चिवेमहाभयं ॥ ३ ॥ अथाग्रधान्येशफलं ॥ जलकणादिकम-
 ल्यमसंशयं ज्वलनतस्करतः प्रचुरभयं ॥ जगदसृमादवृद्धि
 युतंसदाक्षितिसूनोशिमधान्यपतिर्यदा ॥ ४ ॥ अथमेघेशफलं
 ॥ द्विजकुलमनिशंमुदं प्रयातित्रिदशपतिः प्रबलंजलं ददाति
 ॥ अगणितकणसंयुता धरित्रीजलदपतिर्यदिपूर्वदेवमंत्री ॥
 ५ ॥ अथरसेशफलं ॥ कुंकुमाद्युपचितिर्बहुदकं स्यात्तथांबर
 फलेक्षवादिकं ॥ इक्षुचंदनरुवर्णसंभृतिश्चेद्भवेद्रसपतिर्बृह-
 स्मतिः ॥ ६ ॥ अथपश्चाद्धान्येशफलं ॥ ज्वरेणसहितोजनो न-
 वहुयाचनालादिकं ॥ कुलंक्षितिभृतांमिथोरणाविधायिनेवो-

दकं ॥ कुलिस्थचणकादिकोपचिनिरीतिः सदा ॥ भवेद्वि-
 सनायकश्चरम धान्यनाथोयदा ॥ ७ ॥ अथार्द्रा प्रवेशः ॥ ज्येष्ठ
 शकू ९ श्रृगुवासरं घ-४५ प-१५ परं १० हस्तनक्षत्र घ-४० प-
 ३२ परं चित्रानक्षत्रवरीयानयोगः घ-४१ प-२९ परं परिघयोगः
 अत्रदिने श्रीरसूर्यो दयात् गतघ-५६ प-४१ तदार्द्रा प्रवेशः ॥ तस्य
 फलं ॥ आदौ तिथिफलं ॥ सूर्यस्य रौद्र संवेशे यदि स्याद्दृशमीति
 थिः ॥ नानाविधानि कार्याणि ॥ मंगलानि दिने दिने ॥ अथ वा-
 रफलं ॥ दैत्यराजगुरोर्वारे यदि स्याद्दौद्र गोरविः ॥ न हि स्याद्द्विपुत्रा
 वृष्टिस्तुष्टिः प्रतिदिनं नृणां ॥ ९ ॥ अथ नक्षत्रफलं ॥ सविता यदि
 रौद्र क्षत्रज्ञे चित्तागते विधौ ॥ सदा सर्वाणि धान्यानि सर्वदैवश-
 मं भवेत् ॥ १० ॥ अथ योगफलं ॥ परिघे सतियोगे चेत्तूद्युमणिः
 शिषं भ्रजेत् ॥ तदा धर्मार्थयोर्नाशो राजानः परिपीडिताः ॥ ११ ॥
 अथ वेलाफलं ॥ निशायां यदारौद्र भेर्क प्रवेशस्तदा तीव्रवृष्टिं विध-
 त्ते स्फुरेशः ॥ गवां स्यात्स्वरवं सर्वसस्यं प्रभूतं महीपालवृट्करणैव
 सक्तं ॥ १२ ॥ अथास्मिन् वर्षे तमनामा मेघस्तत्फलं ॥ रोगाधि-
 क्यं जायते नीर शेषश्चोरो द्वेगो नैव धान्यादिषोषः ॥ यस्मिन् वर्षे स्य
 त्तमो नाम मेघस्तस्मिन् दुःखं प्रामुया लोकरसंघः ॥ अथास्मिन्व-
 र्षे श्वेतर नामानागतत्फलं ॥ यस्मिन् बद्धे भ्रजंगे दौ जायते श्वेत
 राभिधः ॥ न वर्षति जलं वज्री तदा सस्यं विनश्यति ॥ १४ ॥ अ-
 थास्मिन् वर्षे वैश्यगृहे मेघनिवासो नाम रोहिणी नक्षत्रं संधौ पतितं
 तत्फलं ॥ संधि संस्थं यदा ब्राह्मभं जायते ॥ खंडं वृष्टिस्तदा सर्व-
 धान्यक्षयः ॥ अथ देशविशेषेण राजादीनां फलम् ॥ पांचाल-
 सौराष्ट्रविदर्भदेशेषु राजफलं ॥ पौंड्रकलिंगयोः मंत्रीफलं ॥
 गुर्जरथावनयोः सस्येशफलं ॥ मागधदेशे मेघेशफलं ॥ कोंकण
 मालवयोरसेशफलं ॥ विंध्याद्रिदक्षिणभागे आर्द्राम० फ० ॥

राशिविआयव्यय.

राशि	आय	व्यय	राशि	आय.	व्यय.
मेघ	२	१४	तृच्च	११	५
वृषभ	११	५	वृश्चिक	२	१४
मिथुन	१४	२	धन	५	५
कर्क	८	२	मकर	८	१४
सिंह	११	११	कुंभ	८	१४
कन्या	१४	२	मीन	५	५

अथोपनयनमुहूर्ताः

१८१८

चैत्रमास	वेशारव
चैत्र शक ६ भृगो	शक १२ भृगो.
चैत्र शक ११ बुध ५-५-५	कृष्ण २ बुधे.
चैत्र कृष्ण ५ गुरो घ-३-५	इतिउपनयनमुहूर्ताः

अथविवाहमुहूर्त १८१८


वेशारवमास	चै-रु-२ बुधे रिवा
चै-शक-४ भृगो घ-१९ नं-दि-गो-रा	चै-कृष्ण ४ भृगो दि-गो-रा.
चै-शक-५ शनो दिवा.	चै-कृष्ण ६ रवो दि-गो-रा.
चै-शक-१२ भृगो घ-१२ नं-दिवा (गो-रा)	चै-कृष्ण ११ भृगो घ-११ नंतर (दिवा-रात्रो.)
चै-शक-१३ शनो दि-गो-रा.	
चै-शक-१५ तोमि घ-६ नं-दि-गो-रा.	चै-कृष्ण १२ शनो दि-गो-रा.

अथविंशोपकाः

वृष्टि ७	आलस्य ३	भूषक १७	सूफानि ११	उग्रम- ३	चेरस्य ५	जारण ११	वातप्र. १३	ग्रहदोष १७
धान्य १७	उद्यम ५	अतिवृ. ७	यत्कल ५	सोमप्र. ११	चौरनाश १३	जारणना १७	चित्तप्र. १९	ग्रहदोषशो १९
नृण १५	दोषानि १३	अनादृ. ७	भूर्जपत्र ५	पायप्र. ११	अग्निमय ११	भारण ३	कफप्र. ७	अंडज १३
शीत १७	क्रोध ७	स्वचक्र ९	शुक्रवर्ण १५	पुण्यप्र. ७	अग्निनाश १७	सास्याना ३	दंडज ११	जारज ५
उष्ण १५	दोष १	परचक्र १९	ताम्र १५	व्याधि ३	विषप्रय १५	सासन १९	संक्रियात १५	स्वेदज ११
वायु १५	भेद ७	परचक्रना १९	वंग १३	भेषज्य ३	त्रिषशम ५	स्तेफनना १७	अत्रा १९	उद्भिज १७
वृद्धि ९	सैत्री ५	रत्न ११	शैव्य ७	आचार १५	सेवकत्व ५	सोहन १३	अपयत्रा १३	पुण्य १५८
विनाश १५	रसनि. ७	वस्त्र ११	लोह १५	अनाचार १३	स्थामित्व १७	सोहनना. ७	गर्व ७	पाप १८१३
विग्रह ११	कलनि. १	घृत १७	रथपैरसू ५	मरण ११	निजधन ७	उच्चाटन १७	उग्रता ९	सर्वनि. ८
क्षुधा १३	उत्साह ९	तेल ५	यित्तल ९	जनन ७	परधन ९	उच्चा.ना. ९	प्रपंच ११	इतिविंशोप
नृषा ३	बालस ३	दुर्गल १५	घोष १३	देवोर्ध्व ३	द्यूत १०	वशीकरण १७	भूतनाथा १३	कः
निद्रा १३	शुक १७	ऊर्णा ५	कांस्य १७	देवास्वा. १९	पुंश्चली १९	तत्राश ७	सूवनत्रा १५	समाप्त

मकरसंक्रांत

श्रीगणे श्रायनमः ॥ सजयति ॥ समभिवंद्य ॥ २ ॥ तिलस्नायी ॥
 ॥ ३ ॥ स्वस्तिश्रीमन्नृपविक्रमार्क समयातीत संवत् १९५३ किल
 कनामसंबत्सरे तथाच शालिवाहन शके १८१८ दुर्मुखनामसंब-
 त्सरे ॥ दक्षिणायने हेमंतक्रन्तौ षोडशमासे शक्रपक्षे तिथ्यां ९ घ-
 २९ प-३५ संक्रमणतिथौ श्रौमवासरे ॥ अश्विनीनक्षत्रे घ-४
 प-५६ परं भरणीनक्षत्रे संक्रमणक्षे ॥ साध्यमोगः घ-५१ प-३७
 तात्कालिके कौलवकरणे एवमादि पंचांग शकद्धा वत्रदिने श्रीसू-
 र्यो दयात् गत घ-१२ प-४१ तत्समये मकर राशौ रवेः संक्रमण-
 स्यात् ॥ अस्य पुण्यकालः ॥ संक्रमण समयात्सूर्यास्तपर्यन्त
 मुत्तमः ॥ तदग्रे गौणः ॥ अथ वाहनादिप्रकारः ॥ बहानव-
 राह ॥ उपवाहन वृषभ ॥ वस्त्रहिरवे ॥ आयुधस्वङ्ग ॥ तिलकचं-
 दन ॥ वयगतालका ॥ अवस्थाउषी ॥ पुष्पबकुल ॥ मक्षण-
 भिक्षान्न ॥ जातीसर्प ॥ भूषणमौक्तिक ॥ वारनाम महोदरी ॥
 नक्षत्रनामघोरा ॥ सामुदाय सुहूर्ताः १५ ॥ आगमनपूर्वदिशि
 ॥ गमनपश्चिमदिशि ॥ अवलोकनं वायव्यदिशि ॥ अथैषां फलानि
 ॥ यानिकानि च वस्तूनि संक्रांतिः स्वीकरोति च ॥ तत्तन्महर्षवानाशः
 क्रयविक्रयश्रीनिदा ॥ १ ॥ आगमे च भवेत्सौरव्यं गमने दुःखदाय-
 कं ॥ दर्शने च भवेद्धानिः संक्रांतेः फलमादिशेत् ॥ २ ॥ अथ स्वरूपं
 ॥ षष्ठियोजनविस्तीर्णा लंबोष्ठी दीर्घनासिका ॥ एकपत्नानवपुत्रा
 संक्रांतिसुरक्षाकृतिः ॥ ३ ॥ इति दं संक्रमफलं ॥ ६१ ॥ ॥ ७ ॥



अथ जन्मक्षेत्राकरुलं

पंथा	भोग.		व्यथा
अश्विनी	रोहिणी	पुनर्वसु	मघा
भरणी	मृग	पुष्य	पूर्वा
कृत्तिका	आर्द्रा	आश्लेषा	उत्तरा
वस्त्रं	हानि	विपुलं धनं.	
हस्त	विशारदा	मूळ	पूर्वाभा-
चित्रा	अनुराधा	पूर्वाभा-	उत्तराभा-
स्वाती	ज्येष्ठा	उत्तराभा-	रेवती
		श्रवण	पूर्वाभा-
		धनिष्ठा	उत्तराभा-
		शततार-	रेवती

शके १८१८ दुर्मुखनामसंवल्लरे चैत्र शकूपक्षः


उद्गयनं वसंत ऋतु

अ. १ कै. श. १५ रबी प्रातः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	
वा	स	म	प	श	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स	र	स
११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	
३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	
५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९	८०	
८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९	१००	१०१	१०२	१०३	१०४	१०५	१०६	१०७	१०८	१०९	११०	
१११	११२	११३	११४	११५	११६	११७	११८	११९	१२०	१२१	१२२	१२३	१२४	१२५	१२६	१२७	१२८	१२९	१३०	१३१	१३२	१३३	१३४	१३५	१३६	१३७	१३८	१३९	१४०	
१४१	१४२	१४३	१४४	१४५	१४६	१४७	१४८	१४९	१५०	१५१	१५२	१५३	१५४	१५५	१५६	१५७	१५८	१५९	१६०	१६१	१६२	१६३	१६४	१६५	१६६	१६७	१६८	१६९	१७०	
१७१	१७२	१७३	१७४	१७५	१७६	१७७	१७८	१७९	१८०	१८१	१८२	१८३	१८४	१८५	१८६	१८७	१८८	१८९	१९०	१९१	१९२	१९३	१९४	१९५	१९६	१९७	१९८	१९९	२००	

चंद्रः ध्वजारोपण कन्यादि
 सवाल
 आमु अक्षरस्वजा गोरी रमन्वा
 विना दस प्र १२०
 ४३ नं दस ध. वस ध ५५
 वस ध ५८
 दुर्गाट स दि १४।३१
 राम र
 कामरा ११ स म ५२००
 प्रदेव
 मीनं ५६।२० गुप्रा स्व
 ४० नं सु. यम धं. मागी गुरु ३०
 जसु ३७ मन्वा. हनु नरे वलकं

अ. गी. ३०८८ र. म. ११११४१८५
 र. म. फ. ध. २४०।३० च. क. १४



शुके १०१० चैत्र कृष्णपक्षः


उदयायनं वसंत ऋतुः

अश्वि-क-३० सोम प्रातः

क्र	ति	वा	घ	प	शो	ध	प	क	घ	प	श्री	पा	मु	दे	र	उ	र	का	ने	घ	प	मा	स्प	स्त
१६	१	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
१७	२	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
१८	३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
१९	४	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२०	५	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२१	६	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२२	७	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२३	८	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२४	९	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२५	१०	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२६	११	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२७	१२	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२८	१३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
२९	१४	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३
३०	१५	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३	५३

शुभ म-२६/४१
 एमिल संकष्ट ४ कुम्भेभौमः ७
 स-नि ११/४६
 कालात्मनिशक्र. ५.२।३४
 स-म-१३/३०
 वरुष्मिनी ११
 कि-मं-२३।३६. मि-३५।२६
 मदाण
 शिवरात्र आदिनिमित्तकः ३।५९
 दशो १०
 सोमक ३० मेषत १२।४५ आषाढ

अ-गं-८०३.र-म-११।२४।५।७
 र-मं-फ-ध-२।८।१३.व-क-३५



शके १८१८ अधिक ज्येष्ठ शुक्ल पक्षः

उदगयनं ग्रीष्मकानुः

अ. ५ अथिज्ये. श. १५ सोमश्रा

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५													
ति	बा	घ	प	म	न	ष	प	मो	घ	व	क	ष	प	शी	पा	सु	ई	र	उ	र	अ	चं	ष	प	म	स्य	सु
१	१५	३४	५३	७१	८८	१०५	१२३	१४०	१५७	१७४	१९१	२०८	२२५	२४२	२५९	२७६	२९३	३१०	३२७	३४४	३६१	३७८	३९५	४१२	४२९	४४६	
२	५०	६९	८८	१०७	१२६	१४५	१६४	१८३	२०२	२२१	२४०	२५९	२७८	२९७	३१६	३३५	३५४	३७३	३९२	४११	४३०	४४९	४६८	४८७	५०६	५२५	
३	५०	६९	८८	१०७	१२६	१४५	१६४	१८३	२०२	२२१	२४०	२५९	२७८	२९७	३१६	३३५	३५४	३७३	३९२	४११	४३०	४४९	४६८	४८७	५०६	५२५	

करिदिनं दशहरा-भारंगभारर
 चंद्रदर्शन
 मित्रेज
 विना-४ म. अ. २०१९
 ज्य. अ. १६. ३३. ३. नि. २९. १५. ७
 सिकनेरा: ३०१४२
 दुर्गात्म मि: ५१. ५०
 पूर्वस्नं शकः २८५५
 स. प्र: ४ = २७. २४. ५. समा:
 मृतक-यमर्ष: १९ कमला ११
 पदेष वृषे शकः ३२१६
 म. नि: २५१५३

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
र	चं	मं	बु	गु	श	रा			
१	७	११	२	३	५	६	७	९	१०
१२	१	१०	१	१४	१	२३	६		
५	४	९	५	१५	१	१८	२५	२	२
१०	४	५	१५	१५	८	५	२३	२	२
१५	५	१५	१५	१५	८	५	२३	२	२

अ. गी. २४. ६. २. म. ११९१७७१७८
 र. म. फ. ५. ११७७१२. २. २. ७. २९. ७. ९. ७. ८. ९. ७. ८. ९.

३ बु	१	१२ क	१२ क
४ गु	२	१२ श	१२ श
५ के	३	१२ रा	१२ रा
६ चं	४	१२ म	१२ म
७ श	५	१२ व	१२ व

शके १८९८ अधिक लेख कृष्णपक्षः

उदगायनं ग्रीष्म ऋतुः


अ-६ अ-ज्ये-कृ-२० गु-मा

दि	ति	वा	प	न	सु	व	शु	वि	शो	घ	प	क	ध	प	दि	पा	सु	ई	र	उ	र	आ	वे	घ	प	मा-स्य-सु
१	१	शु	४०	४०	अ	६	३०	३०	सि	४४	२८	बा	श	४३	१५	१४	२०	५	२७	६	३३	वृ	वृ	६०	०	०६ ५ ५
१६	२	गु	४६	४६	ज्ये	१८	३०	३०	सा	३०	३५	ने	१८	३२	४४	१५	२८	५	२७	६	३३	वृ	वृ	६०	०	०६ ५ ५
१७	३	शु	४५	४५	मू	२	३०	३०	श	३५	३४	व	१८	३	४८	१०	२८	५	२७	६	३३	घ	घ	६०	०	०६ ५ ५
१८	४	श	४४	४०	पू	४	३०	३०	श	३२	३३	ब	१४	५५	४०	१०	२७	५	२७	६	३३	घ	घ	६०	०	०६ ५ ५
१९	५	र	४५	२०	उ	५	३०	३०	ब	३०	१९	कौ	१५	१	४८	१८	२७	५	२७	६	३३	म	म	६०	०	०६ ५ ५
२०	६	वे	४०	३९	अ	८	३०	३०	रें	२९	२०	ग	१६	२९	४०	१९	२७	५	२७	६	३३	म	म	६०	०	०६ ५ ५
२१	७	मे	५०	५२	घ	१४	३०	३०	ने	२९	१८	वि	१९	१५	५०	२१	२०	२	२६	६	३४	कु	कु	६०	०	०६ ५ ५
२२	८	वृ	५५	१०	श	१८	३०	३०	वि	२९	५२	बा	२३	१	५०	२२	२१	३	२६	६	३४	कु	कु	६०	०	०६ ५ ५
२३	९	श	५९	४२	पू	२४	३०	३०	श्री	३१	३	ने	१०	२६	५१	२३	२२	४	२६	६	३४	कु	कु	६०	०	०६ ५ ५
२४	१०	शु	६०	०	उ	३०	३०	३०	आ	३२	३८	व	३२	५	५२	२४	२३	५	२६	६	३४	मी	मी	६०	०	०६ ५ ५
२५	११	सं	६	२९	ने	३०	३०	३०	८	३३	४६	वि	५	२९	५३	२५	२४	६	२६	६	३४	मी	मी	६०	०	०६ ५ ५
२६	१२	र	१५	११	आ	४३	३०	३०	शो	३५	२२	बा	९	१५	५४	२८	२५	७	२५	६	३५	म	म	६०	०	०६ ५ ५
२७	१३	वि	११	३६	स	४८	३०	३०	अ	३६	१८	ने	१३	३३	५५	२७	२८	८	२५	६	३५	म	म	६०	०	०६ ५ ५
२८	१४	श	१८	१८	कु	५१	३०	३०	सु	३६	२०	व	१७	१८	५६	२८	२७	९	२५	६	३५	म	म	६०	०	०६ ५ ५
२९	१५	तु	१९	३१	ते	५५	३०	३०	शु	३५	५२	श	१९	३१	५७	२९	२९	१०	२५	६	३५	वृ	वृ	६०	०	०६ ५ ५
३०	१६	क	२०	३९	मू	६०	३०	३०	शु	३३	६०	गा	२०	३९	५८	३०	२९	११	२५	६	३५	वृ	वृ	६०	०	०६ ५ ५

वकीबुधः ०२११
 म.म. १५१२
 संक. ४
 जून
 मनि १९१५ वक्रगा-वृषभः
 काला ८
 म.म. ३२१५ सुगोकः ५४१२१
 (कमपूर पु. पु. सू. वं. क.)
 कमला ११
 सोमम.
 शिवरात्रि मनि ४८१२३
 दती ३०

र	१	१	११	१	१	१	१	१	१
च	२	२	२१	२	२	२	२	२	२
मं	३	३	३१	३	३	३	३	३	३
सं	४	४	४१	४	४	४	४	४	४
बु	५	५	५१	५	५	५	५	५	५
शु	६	६	६१	६	६	६	६	६	६
श	७	७	७१	७	७	७	७	७	७
ग	८	८	८१	८	८	८	८	८	८

अ गि ६२२ र म ११२ ७ १२ ४ १ ८
 र सं फ ४ १ ४ ६ १ ९ क ४ ९ ९



शके १९६० ज्येष्ठ कृष्ण पक्षः

उदगायनं वर्षा क्रमः

अ. सं. ज्ये. कृ. सं. ऋ. के. मा. के.

क्र. सं.	ति. ना.	प. प.	ने. स.	प. यो. प.	म. क.	घ. प.	दि. पा. सु.	ई. र. उ. र.	र. उ. र.	आ. च. घ.	प. प्रा. स. सू.
१५	१ शं	१४	३३	५६	५०	१४	१५	१४	१४	१४	१४
१६	२ शं	१३	३४	५७	५१	१५	१६	१५	१५	१५	१५
१७	३ शं	१२	३५	५८	५२	१६	१७	१६	१६	१६	१६
१८	४ चं	११	३६	५९	५३	१७	१८	१७	१७	१७	१७
१९	५ चं	१०	३७	६०	५४	१८	१९	१८	१८	१८	१८
२०	६ कुं	९	३८	६१	५५	१९	२०	१९	१९	१९	१९
२१	७ कुं	८	३९	६२	५६	२०	२१	२०	२०	२०	२०
२२	८ कुं	७	४०	६३	५७	२१	२२	२१	२१	२१	२१
२३	९ कुं	६	४१	६४	५८	२२	२३	२२	२२	२२	२२
२४	१० कुं	५	४२	६५	५९	२३	२४	२३	२३	२३	२३
२५	११ कुं	४	४३	६६	६०	२४	२५	२४	२४	२४	२४
२६	१२ कुं	३	४४	६७	६१	२५	२६	२५	२५	२५	२५
२७	१३ कुं	२	४५	६८	६२	२६	२७	२६	२६	२६	२६
२८	१४ कुं	१	४६	६९	६३	२७	२८	२७	२७	२७	२७
२९	१५ कुं	०	४७	७०	६४	२८	२९	२८	२८	२८	२८
३०	१६ कुं	३०	४८	७१	६५	२९	३०	२९	२९	२९	२९

स. म. ३६११५

लं. क. ४.

स. म. ३६११५

लं. क. ४.

पुनर्वनर्य. ०१५० मेघशुक्रि. सं.
 स. म. ३०११० मि. शुक्रि. सं. ५१५९
 योगिनी ११५ स. म. ३०११० मि. शुक्रि. सं. ५१५९


स. म. ३०११०

शिवशुक्रि. सं. ५१५९

स. म. ३०११०

अ. सं. ०६९ र. २१२५१५६६

र. सं. फ. ३३. ०१८०१६२४४



शके १८१८ आषाढ प्रारंभ पक्षः


दाक्षिणात्यनं वर्षाकृतः

अ. ० आ. श. १-१५ शुके मानः

अ नं	वा	घ	प	न	घ	प	ओ	ष	प	क	घ	प	शि	पा	सु	ई	र	उ	र	अ	च	घ	प	मा	स्	श	श	श	श	रा			
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१				
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२				
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३			
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४			
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५			
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६		
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७		
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८		
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०		
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४

चंद्र-कै. श. २५३८
सफर
२२-दश. विना. ४५३५
करिदिन
दश. २० शि. ४५३५
१४ नं-दश. स. नि. ४५३२
दश. २० शि. ४५३२
४२ नं-शु. ४५३२
दश. २० शि. ४५३२
आगत ११
यमां ४३ प्रदे. कै. स. ४५३२
४५३८-कु. ४५३२
व्यास पूजा. मन्वादि. मि. ४५३२

अ. ० २०५ र. म. ३।२।४७।०
र. मं. क. क. ०।४८।४२ व. क. ०।४८।४२



शुक्रि १०८१८ आश्विन शुक्लपक्षः

दक्षिणायनं वर्षीकृतुः

अ. ११ आ. शक्र. १५ रवी मातः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	
मि	नि	वा	घ	प	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	
५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५
३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५
५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९	८०	८१	८२	८३	८४	८५
७५	७६	७७	७८	७९	८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९	१००	१०१	१०२	१०३	१०४	१०५
१०५	१०६	१०७	१०८	१०९	११०	१११	११२	११३	११४	११५	११६	११७	११८	११९	१२०	१२१	१२२	१२३	१२४	१२५	१२६	१२७	१२८	१२९	१३०	१३१	१३२	१३३	१३४	१३५

चंद्रद-आस्पदात् रविलावले
 विना-४ फम. २२/२८ पश्चिमोदय
 ४३ नं दयः. सिद्धे शुक्रः २२
 मृषीरुन ६. ल्य. प्र. ०।५६ मि.
 मघासिंहिकैः २।३५ सु.
 ए नं भुक्त
 म. म. ४५।५६
 यमघं ३. पुत्रदा ११
 प्रदीप
 कंठ आ. र. शां. नार. १. ५. म.
 यजुः आवण. (४३।२३)

(३०५)

अ. गि. २३५ इ. म. ४।६।२१।५
 र. म. फ. कं. १।४ २।४ व. म. ४३



शं.कं. १८१८ श्रावण कृष्णपक्षः

दक्षिणायनं वर्षीकृतः

अ-१२-श्रावणक-३० सोममासः

क्र. सं.	दि.	वा.	प.	न.	प्र.	प.	श.	य.	क.	घ.	प.	शी.	पा.	म.	र.	उ.	र.	अ.	व.	घ.	प.	म.	स्य.	सू.
१५	१	५०	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	
१६	२	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	
१७	३	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	
१८	४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	
१९	५	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	
२०	६	०५	०६	०७	०८	०९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	
२१	७	००	०१	०२	०३	०४	०५	०६	०७	०८	०९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	
२२	८	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६	
२३	९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	
२४	१०	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४	६५	६६	
२५	११	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	
२६	१२	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	
२७	१३	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	
२८	१४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	
२९	१५	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	
३०	१६	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	

कन्येयः शं. ०।२२
 रम्यं २५ सं. ४ व्यं. ३२ नि. १
 पू. की. सं. ५२।५५ व. अश्वत्थी सु.
 (वं सु. पूर्वोदयं गुरुः ५६।५५)
 कन्येयः शं. ०।४०
 ५४ नै. अमु. कालोऽज्ज्मात्सव्यं
 सप्तंबर ५५ नै. अमधं.
 ५७ नै. अमृ. अजा ११
 ५६ नै. मृत्यु
 इति मं. रोष
 यमघंट ५२ मा. मि. १।१६ शिवरात्र
 दशै ३० सोमवती तिथौ रो

र	व	सं	तु	गु	श	रा
४	५	१	५	५	५	१०
२२	१५	१०	१०	५	२३	०
८	५	१६	५	२५	२३	५६
१६	१७	१७	१४	५६	३०	२७
५८	२८	३४	७६	१२	७३	४७
१४	५७	२	१४	३८	१६	८

अ-गं १५० र-स. शं. २।८।८
 र-सं. फ. सं. १।४।२।४ व. सं. ४३

७	१	५	५	३
शं	र	के	२	३
६	११	११	११	११
१०	१०	१०	१०	१०

शके १८१८ भाद्रपदशुक्रपक्षः

दक्षिणायनं वर्षाक्रतुः

अ. १३ मा. श. १५ सोमप्रभातः

क्र.सं.	ना	घ	प	न	घ	प	घ	प	क	घ	प	दी	पा	मु	ई	र	उ	र	अ	च	घ	प	मा.	स्प.	स्त.
१	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	
२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	
३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	
४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	
५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	
६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	

चं. द. वै. प्र. ५३। ४९
 २० नं. दाय. र. विलास. वै. पा.
 प्र. प्र. ४। १३१३ हरि. गणेश. मन्वा.
 ऋषि. ५. ज. क. ३. ३. मयू. स्त्री. न.
 ३३६६६६६६

मूळक. २६. गं. र्थ्या. वा.
 दुर्गा. ८. म. नि. २०। ८. गी. पू.
 कन्या. १. क. ४। २. मु. ३०. शा. द. गौ. री. वि.
 परिवर्तिनी १९९९. म. १३। ५
 शनि. म.
 अनंत १४
 प्र. नि. २०। १८. ओ. प. १५. व. क. ३। ३।

१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२

अ. गी. २६. ४. र. म. ५। १०। ५. ६। २
 र. मं. फ. क्र. २। १। ६. ३. व. क्र. १


अ-१४ भा- ३- श्रीमैत्राणः

दक्षिणायनं वर्षाक्रतुः

शके १८१८ भाद्रपद कृष्णपक्षः

सु.क्र.	मि.क्र.	प.	न.	घ.	प.	घ.	प.	दी.	वा.	मु.	ई.	र.	उ.	र.	अ.	च.	घ.	प.	मा.	स्व.
१	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
३	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
४	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
५	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
६	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
७	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
८	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
९	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२
१०	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२	१०	२

महालयारमः
 तूळेशकः ४५१३३
 प.म.३४।४२ सकरेराहु कके
 संक ४ हस्तके १६।४६ गदरे
 प मि ४६।०
 काला ८
 आक्टोबर म.प्र ४०।५२
 इंदिरा ११
 मद्रास दमथ ४२ मघ ११ वैम
 शिव म.नि. ३१।३६
 दर्श ३० सर्वपिबीगजच्छाप्र ५४



अ.गं. २७६७ म.प्र ५।२२।४३।५
 र.मं.क.क्र. २।१०।१८ स्व.घ.१९०
 ५ ५ २ २ १८ ११ १५ २५ २६
 ३ ३ ४ ८ ४७ १४ ४ ५८ २४
 ६ ५६ ५ १८ १८ १० ३ १९
 ५० ५० २० ४० १० ७४ ६ ३
 २० ३० १४ ८ १० ४५ ८ ११

शके १८१८ आश्विन शुक्ल पक्ष

दक्षिणाध्यायन शारदस्तु

अ-१५ आश्विन शुक्ल १५ तुषा

अ	न	ना	स	प	न	घ	प	को	प्र	प	क	घ	प	दी	फ	सु	ई	र	उ	र	क	वे	घ	प	सा	स	र	वे	मे	तु	गु	फ	श	रा
१	१	बु	६	१	१	०	१	०	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१	०	१
२	२	गु	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	
३	३	शु	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	
४	४	शु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
५	५	र	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
६	६	वे	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
७	७	मे	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
८	८	तु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
९	९	शु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
१०	१०	शु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
११	११	शु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
१२	१२	वे	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
१३	१३	मे	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
१४	१४	तु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	
१५	१५	शु	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	

भानो महाराज धरस्थान
 चंद्रर विनाकी ४०।४८
 जमादिलावल
 विना ४ मा. प्र. २।४३
 लक्षिता ५
 सरस्वती वाहन
 सरस्वती मागी १०।३७
 दुर्गा सरस्वती
 सुकेश ३०।३० मु. २० सरस्वती
 मन्नादि मा. प्र. ४०।५२
 पादाकुता १२
 प्रदोष दक्षिणेशक ११।५६
 रथ २१
 किजागरी १५
 म. नि. ३।२५ आमु. १५ का. खा.
 र. प्र. ५।३५

८	२	७	३	५
९	१	०	४	६
११	१	९	३	२
१२	३	२	५	१

अ. गी. २९.४ र. म. ६।७।३।७
 र. मं. फ. कं. २।३।१२ व. ४० ध.

शके १८१८ आश्विन कृष्णपक्षः

दक्षिणायनं शरदृतुः

अव. १६ अश्वि. कु. ३० सुरो जातः

अ	श	सु	मं	र	च	मं	सु	कु	श	रा
१६	१	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
१७	२	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६
१८	३	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८
१९	४	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
२०	५	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
२१	६	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१
२२	७	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२
२३	८	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३
२४	९	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४
२५	१०	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५
२६	११	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६
२७	१२	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७
२८	१३	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८
२९	१४	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९
३०	१५	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०

स्वात्यकैः १११५४
 भा.स. १७१३५
 संक. ४
 प.नि. २३१४८
 कासाट ३२५५
 मुक्त. २२
 भा.स. १५५० सुरो जातः १५५६
 रसा ११ नवंबर
 वत्सा २ अशेष धन ११४५ मदी
 भा.नि १५५४४
 नरक १४ विद्यानवार्कः २५५४३
 आश्विन ग्रीष्म. बलिपू गो की.

अ. गी १००६ रु. स. ६।२०।१७।१०
 र. सं. क. कु. १।४७।५६. न. ध. ५६




शके १८१८ कार्तिक शकवत्सपक्षः

दक्षिणावधनं शारदतुः

अ-१७ का-शक-१५ इत्के मानः

क्र.सं.	ति.वा.	घ.	प.	वि.	न.	घ.	प.	को.	प.	प.	क.	ख.	प.	दी.	पा.	सु.	ई.	र.	उ.	र.	स.	च.	घ.	प.	आ.	स्य.	सू.
१	१	श	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
२	२	श	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
३	३	र	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
४	४	च	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
५	५	घ	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	६	प	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
७	७	श	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	श	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
९	९	र	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
१०	१०	र	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
११	११	च	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
१२	१२	घ	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
१३	१३	प	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
१४	१४	श	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४
१५	१५	श	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५

चंद्रद. संवत् १९०५ अश्लेषा मास २
 वकीर्णो मास ३ धा ३ अश्लेषा दिना २
 विना. ४ अश्लेषा २ = २२
 धनेशकः ५ धा १९ वृश्चि शक्ति
 दुर्गा ८ मासि २२ १२
 वृश्चिके २ धा १९ सु ३ हेमक
 मास ३ ० १२
 दश २ वृश्चिके १९ तुला वि. वद
 श्री मास २३ सं. अश्लेषा ५४
 सुत्क २ ९ वैकुं १४
 ३५ नै. अश्लेषा ३६ वि १५
 ४९ नै. अश्लेषा ३३ का. श्लान



समाप्तः मन्वा-रत्नाभिरः


शके १८१८ कार्तिक सुखापक्षः

दक्षिणाथने शरदृतुः

अ-१८ का-कुं-३० शकेमानः

अ	न	वा	घ	प	न	घ	प	को	घ	प	क	घ	प	दि	पा	कु	ई	र	उ	र	अ	व	प	प	मा	सु
१५	१	श	२५	१६	रो	४८	२०	शि	२०	३१	की	२५	२५	२५	८	१५	२१	६	३१	५	२०	वृ	६०	०	१	५
१७	२	र	२८	४१	सू	५०	४	सि	२०	१४	री	२८	४१	२२	९	१६	२२	६	३१	५	२०	वृ	१८	१२	१	२६
१८	३	च	३०	२३	जा	५३	३४	सा	२५	३५	म	३०	२३	१०	१०	१०	२१	६	३१	५	२०	शि	६०	०	१	३
१९	४	मं	३०	४३	पु	५३	५४	क	२२	५८	ब	०	३३	१०	१०	१८	२४	६	३२	५	२०	शि	३६	०	१	३
२०	५	तु	२०	४२	पुः	५४	२	श	१०	२०	ने	२०	४२	१८	१२	२०	२०	६	३०	५	२०	क	६०	०	१	३
२१	६	शु	२०	२०	आ	५२	१	ब्र	१६	३८	व	२१	२०	१०	१३	२६	६	३२	५	२०	क	५२	५१	१	३	
२२	७	श	२४	१२	म	५०	४८	रो	९	१०	त	२४	१२	१६	१४	२०	२०	६	३०	५	२०	शि	६०	०	१	
२३	८	श	२०	८	पुः	४८	५३	वे	१३	१२	की	२०	४०	१०	१५	२०	२०	६	३०	५	२०	शि	६०	०	१	
२४	९	र	१५	१४	उ	४६	३२	की	४८	२०	श	१५	१४	१४	१३	२०	२०	६	३३	५	२०	शि	२०	५	३	
२५	१०	व	९	४८	ह	४०	३८	आ	४१	३३	वि	९	४८	१०	१३	२०	२०	६	३३	५	२०	क	६०	०	१	
२६	११	ग	१८	१२	वि	३६	३	सौ	५३	३०	वा	५	३०	१०	१०	२०	२०	६	३३	५	२०	क	६०	०	१	
२७	१२	शु	५२	३४	स्वा	३२	२५	श्री	२४	३१	ग	२५	५०	११	१०	२६	२	६	३३	५	२०	वृ	६०	०	१	
२८	१४	गु	५६	५८	मि	२८	२०	अ	१६	५५	वि	१०	४६	१०	२०	२०	३	६	३४	५	२६	वृ	१४	२८	१	
२९	१५	श	४१	५१	म	२४	५३	क	१०	२४	व	१४	२४	२१	२८	६	६	३४	५	२६	वृ	६०	०	१		

अर्ग १०३८ र.म. ७।२०।५२।७
 र.मं.क.कं.०।५९।५२.व.घ.८५



अमृत ४६
 भा.प्र. ५९११२
 संक. ४
 ३० वे. र.म.प.
 द.प्र. २.७ भ.नि ३.५।४९
 २४ न. द.प्र. काला-
 २० नं. द.प्र.
 भा.प्र. ४२।३५४४ नं. अमृत १६
 ९ नं. द.प्र. उपनि.सर्ग ११ ज्ये-
 दिजवर भागानन ११
 मद्रोष
 क्षिप्राज क.वि.१९।४६
 र.वि.३०

शके १८९८ माघ शुक्लपक्षः


उदगायनमंत्रिभित्तकृतः

अ-२३ माघशुक्ल-१५ बुधेश्वरः

कुं	क	ग	घ	च	छ	ज	झ	ञ	ट	ठ	ड	ढ	ण	त	थ	द	ध	न	प	फ	ब	भ	म
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४

शुद्ध-५७ सं-१४५
 पानिष्टाकै-५११७ मारिस-५२३ ममा
 विना-४ सं-२११६
 संसंन ५
 मन्वादि
 अ-मि-५११२ दुर्गा-२५७
 कुंफाकै-३०२६ सु-४५
 ४४ नै मूलक.
 म-म-५३१५५ शारिकर
 जया ११
 मदीश दुग्ध-२६
 कल्यादि
 म-वि-५५११
 शान्तानाकाकै-१४१३६

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४



अ-२३ माघशुक्ल-१५ बुधेश्वरः

शके १८१८ माघ कृष्णपक्षः

उदगायनं विश्विद्वारकृतुः

अ. २४ माघ कृ. ३० बुधेश्राव

श्रुति	वा	घ	प	न	घ	प	शो	घ	प	क	घ	प	दी	पा	मु	ई	र	उ	र	अ	च	घ	प	मा.	स्व.	श	रा
१७	गु	१८	३७	पृ	४८	२२	सि	४२	१३	की	१८	१७	२८	७	१८	१८	६	१८	५	४२	सि	६०	०	०	१०	७	
१८	३	१४	२०	उ	४५	१६	धा	३५	१७	ग	१४	२०	३५	८	१६	१९	६	१७	५	४३	सि	३५	०	०	१०	८	
१९	३	१३	९	३	४३	१५	श	२८	५	वि	६	१३	९	१७	२०	६	१६	५	४४	क	६०	०	०	१०	१०	३	
२०	४	३	१०	५	३	१०	गो	२०	२०	वा	३	१०	४२	१०	१८	२१	६	१६	५	४४	क	६०	०	०	१०	३	
२१	६	५	३	१	३	३	वृ	१२	४४	न	३४	५६	४४	११	१९	२२	६	१५	५	४५	कृ	६०	०	०	१०	३	
२२	७	५	१	४	३	३	झ	१८	३	वि	१८	३७	४८	१२	२०	२३	६	१५	५	४५	कृ	६०	०	०	१०	३	
२३	८	४	४	५	४	४	द	४९	५१	बा	३३	५०	१३	२१	२४	२४	६	१४	५	४६	वृ	६०	०	०	१०	३	
२४	९	३	३	३	३	३	व	४२	५८	ने	८	५४	१४	२२	२५	२५	६	१३	५	४७	वृ	६०	०	०	१०	३	
२५	१०	३	३	२	३	३	सि	३७	३४	व	७	५७	१५	२३	२६	२६	६	१३	५	४७	ध	६०	०	०	१०	३	
२६	११	३	३	२	३	३	व्य	३०	४९	बा	१७	५२	१६	२४	२७	२७	६	१२	५	४८	ध	६०	०	०	१०	३	
२७	१२	३	३	२	३	३	व	२५	५८	नै	२५	२५	२	१७	२५	२८	६	१२	५	४८	म	६०	०	०	१०	३	
२८	१३	३	३	२	३	३	प	२२	६	व	२४	५	१८	२६	१	२९	६	११	५	४९	म	६०	०	०	१०	३	
२९	१४	३	३	२	३	३	शि	१९	२	श	२३	५८	८	१९	२७	२	६	१०	५	५०	कृ	६०	०	०	१०	३	
३०	१५	३	३	२	३	३	शि	१७	५	ना	२५	५३	१३	२०	२८	३	६	१०	५	५०	कृ	६०	०	०	१०	३	

स. म. ४१४५

संक्षयमघंर मृत्क. ४१

३३ यमघंर

स. नि. १८१७

काला- असू. २५

सिधेकक ५७१४४ रामदास

स. म. ३१३१

विजया ११

प्रदोष रथ. २५


नार्वे स. नि. ५४११

सिद्धने श्रीम. ५०१३२ कुंभेदा

रवी ३० युगादि

अ. नं. ११२७ र. म. १०११८३५१४

र. मं. क. ध. ११५३१४९ च. ध. २५




शके १८९८ फाल्गुन शुक्ल पक्ष

उदगाथन विधि क्र. ३

श. १५, फाल्गुन पक्ष १-३, शु. प्रा.

क्र. नं.	वा. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.	घ. म.
१	११	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५
२	२०	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१	३१
३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३	३३
४	४०	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१	४१
५	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८	४८
६	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
७	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०	६०
८	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५	६५
९	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०	७०
१०	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५	७५
११	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०	८०
१२	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५	८५
१३	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०	९०
१४	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५	९५
१५	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००	१००

र	व	स	शु	ग	म	म	श	रा
११	४	२	१०	४	०	२	०	२
२	२	१	१२	१	४	८	२०	२०
३	३	३	१५	३	४	४	४८	४८
४	४	४	१९	४	४	४	५६	५६
५	५	५	२३	५	४	४	६८	६८
६	६	६	२७	६	४	४	८०	८०
७	७	७	३१	७	४	४	९६	९६
८	८	८	३५	८	४	४	११२	११२
९	९	९	३९	९	४	४	१२८	१२८
१०	१०	१०	४३	१०	४	४	१४४	१४४
११	११	११	४७	११	४	४	१६०	१६०
१२	१२	१२	५१	१२	४	४	१७६	१७६
१३	१३	१३	५५	१३	४	४	१९२	१९२
१४	१४	१४	५९	१४	४	४	२०८	२०८
१५	१५	१५	६३	१५	४	४	२२४	२२४



चंद्र

मिथुन राशि में

शनि राशि में

शुक्र राशि में
 मंगल राशि में
 बृहस्पति राशि में
 शनि राशि में
 राहु राशि में

शुक्र राशि में
 मंगल राशि में
 बृहस्पति राशि में
 शनि राशि में
 राहु राशि में

श. १५, फाल्गुन पक्ष १-३, शु. प्रा.
 १५ फाल्गुन पक्ष १-३, शु. प्रा.

श. १५, फाल्गुन पक्ष १-३, शु. प्रा.
 १५ फाल्गुन पक्ष १-३, शु. प्रा.

शक्ति १८१८ फाल्गुन कृष्णपक्षः


उदरायनं शिपिरक्ततुः

क्र. सं.	ति. वा. य.	प.	न.	ष.	प.	प.	प.	प.	क.	ष.	प.	दि.	पा.	सु.	ई.	र.	उ.	र.	अ.	च.	घ.	प.	प्रा.	स्प.	सू.
१६	१	शु. ४०	२०	३	६	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१७	२	शु. ३२	५४	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१८	३	शु. २३	५६	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
१९	४	शु. २०	५९	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२०	५	शु. १६	६२	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२१	६	शु. १२	६५	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२२	७	शु. १०	६८	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२३	८	शु. ८	७१	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२४	९	शु. ६	७४	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२५	१०	शु. ४	७७	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२६	११	शु. २	८०	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२७	१२	शु. ०	८३	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२८	१३	शु. ०	८६	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
२९	१४	शु. ०	८९	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	
३०	१५	शु. ०	९२	३	५	३१	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	


शुक्रनिशः १०१२ कारिदिनं
 यमघं मृत्क ३
 सा. प्र. ६१५६ संक. ४ कल्या.
 यम ५१
 रोग ५ दग्ध २२
 कानि ४४१५
 काला ८
 दग्ध ७
 सा. प्र. २२११७ दग्ध ३
 पाप सांचनी स्मार्त ११
 रित्यर्क १५१४७ सागावत ११
 प्रदोष मृत्क ६०
 शिवरात्रि भू. नि. ३२१७
 दश ३० मन्वादि एभील

र	च	मं	बु	पु	शु	क्र	श	रा
११	११	२	११	४	०	७	०	९
२०	१२	२६	११	११	२२	८	१०	१०
१०	४	१७	३३	४८	४०	२६	५८	५८
४४	२३	५०	१६	५१	२०	४३	३५	३५
५०	०८	२७	३०	४	२०	१	३	३
५	५१	१४	३२	४	५३	२०	११	११

शुक्र. ११५७ र. म. ११११७ ० ११२०
 र. मं. ५४ ३१९ ० १४४ र. मं. १२



वर्षफल.



श्रीगणेशायनमः॥ सज्जयति०॥ प्राप्तेनूतन०॥ तैलाभ्यंगं०॥ ३॥
 पारिभद्रस्य०॥ मरीचिर्लवणं०॥ पंचांगस्थं०॥ ६॥ राज्यंस्यादचलं॥
 ७॥ चैत्रपुण्यमये०॥ ८॥ चैत्रशतकल०॥ ९॥ अथगतकलिः॥ ४९९८
 शेषकलिः ४२७००२ स्वस्तिश्रीनृपविक्रमार्कसमथानीन संवत
 १९५३ किलकनामसंवत्सरे स्वस्तिश्रीनृपशालिवाहनशके१८१९
 हेमलंबीनामसंवत्सरे ॥ अस्मिन्वर्षे राजाशनिः ॥ मंत्रोरविः ॥ अ-
 ग्रधान्येशो बुधः ॥ मेघेशोरविः ॥ रसेशः शक्रः ॥ पश्चाद्धान्येशो भौ-
 मः ॥ इत्यधिपाः ॥ अथैषांफलानि ॥ आदौ संवत्सरफलं ॥ रणे
 लुब्धभूपालबाणाग्रशल्या हतारिब्रजासूक्ष्मवाहोरुकुल्या ॥ ध-
 रामध्यसस्यार्धकित्यालवृष्टिस्तथापिश्रिया हेमलंबैचतुष्टिः ॥ १ ॥
 अथराजफलं ॥ फलधान्यजलादिकात्मनाजनतातस्कररोगपीडि-
 ता ॥ क्षितिपालगणोरणेरतः क्षितिपालो यदि भानुमत्कृतः ॥ २ ॥
 अथमत्रीफलं ॥ पयोधान्यपुष्पारिकानामभावः सदाभूमिपानां मिथैवै-
 रभावः ॥ जनरोगचोरादिभ्रान्तिदधानः सुधापीडितश्चेद्रविः स्यात्प्रधानः
 ॥ ३ ॥ अथ अग्रधान्येशफलं ॥ ऋषिनोभयवर्जिता नरा धनधान्यांबुभि-
 रन्विता धरा ॥ नरतिः कुक्कजांरणारिकेशशिपुत्रेग्रिमधान्यनाथिके ॥ ४ ॥
 अथ मेघेशफलं ॥ सदादुर्द्विधं धान्यपुष्पादिनाशः करोति क्वचिन्नी-
 रवृष्टिं सरेशः ॥ भवेन्नरकरो पद्रवो मूषकार्तिर्दिनेशे धनेशे सतिव्या-
 धिभीतिः ॥ ५ ॥ अथरसशफलं ॥ लवणे क्षुण्णिलानसीजतुत्तपुष्पां-
 स्याद्यधिकं भवेन्नतु ॥ उशनारसनाथकोयदाबहुकोशेयगवादिकं
 तदा ॥ ६ ॥ अथपश्चाद्धान्येशफलं ॥ धान्याभावो दुर्लभं मूककंदं
 नीरं स्वल्पं युद्धकद्रूपवृदं ॥ रोगोद्भेदाः स्युः प्रजानां समाजे पश्चा-
 धान्यस्वामिनिह्मातनुजे ॥ ७ ॥ अथार्द्राप्रवेशः ॥ ज्येष्ठकृष्ण ६
 रवौ घटि ३३ पळे ३७ शततारकानक्षत्रे घटि ३८ पळे १५ मीति यो-
 गा

घ. ३६ पळे ४४ अत्रदिने श्रीसूर्योदयान् गतघ. १२ पळे १२ तदात्री
 प्रवेशः ॥ तस्यफलं ॥ आदौ तिथिफलं ॥ षष्ठ्यामात्री प्रवेशश्चे-
 ज्जायते पश्चिमीपतेः ॥ तर्हि द्रविणसंपत्या नराणां प्रचुरं सुखं
 ॥ ८ ॥ अथवारफलं ॥ दिनपतिवारे पशुपतिधिष्णे ॥ दिनपतिवे-
 शो सति पशुनाशः ॥ ९ ॥ अथनक्षत्रफलं ॥ शशिना वारुण्युक्ते
 रविना शिवदेवते ॥ यदि स्यात्सहितं तर्हि जलपूर्णावसंधरा ॥ १०
 ॥ अथयोगफलं ॥ प्रीतियोगविद्यमाने सत्यर्को यदि रौद्रगः ॥ स-
 र्वावसुमती तर्हि सलिलेन परिप्लुता ॥ ११ ॥ अथवेलाफलं ॥ पार्व-
 ती रमणभंयदादिवास्या द्विवाकरसमन्वितं तदा ॥ जायते वसुम-
 ती कणोनिता तस्करादिकभयं जलात्मता ॥ १२ ॥ अथास्मिन्वर्षे
 वायुनामा मेघस्तत्फलं ॥ नैवांशुवृष्टिं कुरुते सुरेवाः समस्तधा-
 न्यांबरकादिनाशः ॥ धाराधरः स्याद्यदि वायुनामा जनव्रज
 स्तर्हि विहीनधामा ॥ १३ ॥ अथास्मिन्वर्षे हेममालीनाम
 नागस्तत्फलं ॥ हेममालिनि नागेंद्रे जायते सत्फलमही ॥
 समस्तधान्यसंपूर्णा प्रभूतजलवृष्टितः ॥ १४ ॥ अथास्मि-
 न्वर्षे रजकगृहे मेघनिवासो नाम रोहिणीनक्षत्रं तदेपतितं त-
 त्फलं ॥ यदि विधिधिष्यं भवति तदस्थं बहुजलवृष्टिर्धनक-
 णवृद्धिः ॥ १५ ॥ अथदेशविशेषेण राजादिफलानि ॥ पांचाल
 सौराष्ट्रविदर्भदेशेषु राजफलं ॥ पौंड्रकलिंगयोर्मंत्रीफलं ॥


अथाथव्यय.

राशि	आय	व्यय	राशि	आय	व्यय	राशि	आय	व्यय.
मेघ	१४	१४	सिंह	८	१४	धन	२	८
वृषभ	८	८	कन्या	११	५	मकर	५	२
मिथुन	११	५	तूळ	८	८	कुम्भ	५	२
कर्क	५	५	वृश्चिक	१४	१४	मीन	२	८

अष्टविंशोपकाः


दृष्टि १३	आकस्य ३	मूषक १७	साहानि ११	उग्रम० ११	चौरमय ५	जारण १९	नातमह ०१५	ग्रहदोष १७
धान्य १७	बधम ५	अतिदृष्टि ७	बन्कल ५	सौम्यम० ११	चौरनाश ९	जारणना ७	पिनम० ३	ग्रहदोषशान्ति १९
नृणा १५	शान्ति १३	अनादृष्टि ११	सूर्जपत्र ५	पापम० ७	अग्निमय ३	मारण ९	कफम० ७	अंज १५
श्रुति १७	क्रोध ७	स्वचक्र ९	सवर्णी १५	गुण्यम० ३	अद्विनाश ५	मारणना ९	हंज ११	जारज ५
उष्ण १५	दंष्ट्र १	परचक्र १९	नाश्र ३	व्याधि ३	विषमय १७	स्तंभन ७	संनिपात १५	स्वदज १५
वासु १५	केद ७	परचक्रना १०	वंग १९	वीषज्य ३	विषशयन ५	स्तंभनना ३	घडा १९	उद्विज ११
वृद्धि ९	भेदा ५	रत्न ११	रोष्य १७	आचार ५	मेककृत ३	मोहन १५	अपयडा ५	पुण्य १५८
विनाडा १५	गसानिष्यति ७	शस्त्र ११	लेह ११	अनाचार ७	रवामित्वा १३	मोहनमा ९	गर्व ७	पाप १८३
विग्रह ११	फलनिष्य ११	धून १७	स्वर्धरसू १९	मरण १५	निजधन १९	उच्चारन १९	उग्रता ९	सर्वनि १८
क्षुधा ७	उरसाह ९	नैल ५	पित्तल ९	जनन ५	परधन ३	उच्चा-ना ११	मयंच ११	दृतिविंशोपकाः
तृषा ११	शालम १७	दुहूल १५	घोष १३	देशोपद्र १३	द्यूत १७	दक्षीकर १९	श्रूतबाधा १३	
निद्रा १३	शरूक १७	ऊर्णा ५	काश्य १७	देशस्वा ७	पुंस्त्वस्तीकर्त्त ११	वशीना ९	श्रूतनाडा १५	

मकर संक्रांत.



श्रीगणेशायनमः ॥ सजयति० ॥ समभिवंद्य ॥ २ ॥ तिलस्त्रा-
 यी० ॥ ३ ॥ स्वस्तिश्रीनृपविक्रमार्कसमयातीत संवत् १९५४ सौम्य
 नामसंवत्सरे ॥ तथाच नृपशालिवाहन शके १८१९ हेमलंबीना
 मसंवत्सरे दक्षिणायने हेमन ऋतौषमासे कृष्णपक्षे तिथ्यां
 ४ घटि ४ पळे १४ परं ५ संक्रमणतिथौ सौम्यवासेरे पूर्वा क्रा-
 ल्पुनिनक्षत्रे ॥ घटि ४५ पळे ४० सौभाग्ययोगः घटि-३० पळे
 ३० तात्कालिक वर्गमात करणं कौलवार्य्य एवंपंवागशब्दाव-
 त्रदिने श्रीसूर्योदयात् गतघ-२० पळे १२ तत्समये मकरराशौरवेः
 संक्रमणंस्यात् ॥ अस्थपुण्यकालः ॥ पौष कृष्ण ५ गुंश घ-८
 प-१२ पर्यंत मुनमः ॥ तदग्रे गौणः ॥ अथ वाहनादिप्रकारः ॥
 वाहन वराह ॥ उपवाहन वृषभ ॥ वस्त्र हरित ॥ आयुध खड्ग ॥
 तिलकचंदन ॥ वध गतालका ॥ अवरथा उर्ध्वी ॥ पुष्यं बकुलं ॥
 भक्षणं भैक्ष्यं ॥ जातिसर्प ॥ शृषणं रजतं ॥ वारनाम मंदाकि-
 नी ॥ नक्षत्रनाम घोरा ॥ साम्प्रदाय मुहूर्ता ॥ ३० आत्मनं उत्तर
 तः ॥ गमनं दक्षिणदिशि ॥ अथ तैत्तिर्येन दिशि ॥ अथ
 स्वरूप ॥ षष्ठिचोजनविस्तीर्णं लंबोत्थी ॥ वानसिका ॥ एक-
 वत्क्रानवभुजा संक्रान्तिपुरुषा इति ॥ १ ॥ अथ संक्रान्तिफलं
 यानिद्यानिच यस्तूनि संक्रान्ति-स्वीकरोति ॥ ततन्मर्षवाना
 वाः क्रयविक्रयपीतिदा ॥ २ ॥ आगमेव धनित्तैरव्यं गमने दु-
 रपदायकं दर्शनेच भवेद्वाकिः संक्रान्तिः फलकारि शैत् ॥

इति संक्रातसमाप्त .




अथजन्मर्षवशात्फलं.

पंथा	योगः		व्यथा
मघा	हस्त	विशारवा	मूळ
पूर्वोफाल्गुनि	चित्रा	अजुराधा	पूर्वाषाढा
उत्तराफा०	स्वाती	ज्येष्ठा	उत्तराषाढा
	वस्त्रं	हानि	विपुलधनं
श्रवण	पूर्वाभाद्र०	अश्विनी	रोहिणी पुनर्व.
धनिष्ठा	उत्तराभा.	मृगशी	मृग पुष्य
शतवारका	रेवती	कृत्तिका	आर्द्रा आश्लेषा

चंद्रग्रहण.

शके १८१९ वैश्वशुक्ल १५ शुक्रगो ता० ७
माहि जानेवारी सन १८९८ ई०

परि	स्य.	व.	मो	पर्व	प्रास	शेष
	५३	५५	५७	३	१	८
पडे	४०	१८	३५	५५	४१	१४
कलाक	४	४	५	१	०.	०.
सिन्धु	२	४१	३६	३४	१७	८३




स्यं ग्रहण कांती भागात्
दिसे उ व कांती ना. दि. ना.

सूर्यग्रहण.

शके १८१९ वैश्वशुक्ल ३० शनी ता० २२
माहि जानेवारी सन १८९८ ई०

	स्य.	म.	मो.	पर्व	प्रा.	शे.
घ.	१२	१६	२०	७	१०	०
प.	४२	३२	६	२४	१८	४७
क	११	१	२	२.	०	०
मि	३६	७	३३	५७	६३	०७



शके १८१९

विवाह शुद्धी

सार्गे शनिर्ष मास

- सार्गे श. २ शुक्रगो दि. व.
- सार्गे श. ९ गुरोरा. घ. ५ नं
- सार्गे श. १० शुक्रगो दि. घ. २३
- सार्गे श. १५ गुरो दि. रा.
- सार्गे क. ६ बुधे दि.
- सार्गे क. ७ गुरो. नो. रा.
- सार्गे क. ८ शुक्रगो. दि. गो. रा.
- सार्गे क. ९ शनो दि.
- सार्गे क. १० रवो गो. रा.
- सार्गे क. ११ सोमे दि.

शके १९१९ चैत्रकृष्णपक्षः


उदगासनं वसंत क्रतुः

अ-२ चैत्रकृ-३० शनीगतः

अ	नि	वा	ष	प	न	घ	प	शो	घ	प	क	ष	प	दि	वा	सु	हे	र	उ	र	अ	वं	शु	न	मा	सा	सु
१९	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७
१७	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	
१८	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	
१९	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	
२०	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	
२१	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	
२२	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	
२३	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	
२४	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	
२५	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	
२६	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	
२७	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	
२८	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	
२९	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	
३०	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	

स.प्र. २९।५ वसपं. ११
 अंगारकी ४५० तं. दग्ध.
 शुभोः पश्चिमास्नः ४५।४८ द्यं. ४
 दग्धं ४१ (नं.सामं. १)
 स.नि. २।१ घ. ३७ तं. दग्ध.
 काला ८३४ तं. दग्ध.
 भगवतः ३०।१० द्ये. ४।५।४०
 स.प्र. २।५ घ. ३२ तं. दग्ध.
 वरुधिनी ११
 भद्रिष
 शिवरात्रि सति २।१५ स.मु. ३२
 ये. २।३० शुभोः पूर्वोः २६

अ. ग. ११ ८६. २. स. ०।१६।४४।१०
 स.प्र. ६. १।५।४।३५ तं. ३०



शके १८१६ वैशाख कृष्णपक्षः

अति	ति	वा	ष	प	न	ष	प	घो	घ	ष	क	घ	प	दि	वा	मु	ई	र	उ	र	अ	वे	प	प	प्रा	स्म	रु
१६	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	
१६	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	

उदगायने बसंतं क्रतुः


मार्गश्रुतः ३६।३।१
 प्रमः ४२।५८
 संकष्ट ४ दरभयमद्यः २।१
 मनि ३५।२२
 रोहित्यके ११।१२. काला ८
 म म ३६।२८
 अपरा ११
 मदीष
 शिवरात्र. म मि ५२।२२
 भाबुक. दर्शो ३० ५ धने-अम्पु

अ. ४ वै. क्र. ३० सोमप्रान्त

र	वे	मे	बु	शु	क्र	श	रा	री
१	१	१	१	१	०	७	७	९
१७	११	११	१	१	१	१	१	१
२५	५९	४५	४९	२३	११	४७	५०	५०
५०	३८	३	४३	३२	४	१२	५६	
२५	५९	४५	४९	२३	११	४७	५०	५०
१९	४६	५०	१९	३९	२९	३९	११	११

अ र्गै १२१६ र. म ११९६१८२९

र. मं. फ. ध. १।८।५२. न. म. ५४



शके १८१९ ज्येष्ठ शुक्ल ६ तः


उदायन प्रथिक्कनुः

अ-५ ज्येष्ठ १५ सोमि प्रातः

सं	ने	वि	वा	प	प	न	ष	प	घ	प	क	घ	प	दि	पा	सु	हं	र	उ	र	अ	च	प	प्रा	स्था	सु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु		
१	१	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१				
२	२	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१			
३	३	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१		
४	४	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
५	५	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
६	६	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
७	७	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
८	८	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
९	९	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
१०	१०	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
११	११	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
१२	१२	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
१३	१३	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	
१४	१४	३३	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१	५१

अर्ग १२३०२०२ मं २०१६ १९८

र मं क थ ०१४०१३१ ब क ६०



जन दशह. प्रा. साराविधि ५५ कदि
 चैट्टर- ३० नं. दुग्ध.
 मोदुग्धा सन १३१५
 विना- ४ म. प्र. ६१. ६०
 सुगार्क ६१. ५० मधुर यु स्त्री
 दुर्गा- स. नि ३१. ५०
 स. म. ४६. १८ दशहराममा.
 निर्मला ११
 शनिम- सावित्रीब्रतानं देहे.
 भिकनार्क- ११. ३६ यु. ३० यु. ४६
 मन्वादि बट १५ म कि. २५. ११

शुद्धे १८९६ ज्येष्ठ कृष्ण पक्षः

उद्गायनं श्रीषष्ठीः

अ-६ ज्ये-क-३ बुधेमानः

र	च	मं	वृ	शु	क	श	रा
२	४	७	३	४	९	५	९
१५	१५	१	३	१६	१	३	१५
५५	५	१५	३२	०	३२	३	१५
५५	१२	६	४८	५४	१०	४८	५५
५६	५५	५	५५	५५	५	५५	५५
५५	१०	२	३२	५६	१४	५३	११

अनी १२ ४६ रम २ १५ ५२

२७ रमे फ ध ० १४ ५७ र च ऋ

५	५	५	५
५	५	५	५
५	५	५	५
५	५	५	५

४२ नं रथ
 म-म-१० २९
 सेक-४
 आर्द्रके-१२ १२ अश्व-सू-३
 म-नि-४ ४
 काली-
 प-४९ नं-पुस्त-
 म-म-१२ ११
 योगिनी ११
 सिंहेशीमः ३८ २०
 वृषेशकः ६ ५६ शिवरात्र
 दती ३० २० नं-यमपं

शु	क्र	ति	वा	च	प	न	य	प	जो	व	ण	क	घ	प	शि	वा	सु	र	उ	र	आ	ने	घ	ष	थ	पा	स्व	रू
१५	५	१	३	५	१०	१५	२०	२५	३०	३५	४०	४५	५०	५५	६०	६५	७०	७५	८०	८५	९०	९५	१००	१०५	११०	११५	१२०	१२५
५	१५	२५	३५	४५	५५	६५	७५	८५	९५	१०५	११५	१२५	१३५	१४५	१५५	१६५	१७५	१८५	१९५	२०५	२१५	२२५	२३५	२४५	२५५	२६५	२७५	२८५
५	१५	२५	३५	४५	५५	६५	७५	८५	९५	१०५	११५	१२५	१३५	१४५	१५५	१६५	१७५	१८५	१९५	२०५	२१५	२२५	२३५	२४५	२५५	२६५	२७५	२८५

वक्रि १८९६ आषाढ शकू पक्षः

उदगयन प्रीत्यक्रतुः


अ-१७ आषा-३४१५ बु-१५

क्र. नं.	वा	श	प	न	घ	प	प	प	क	घ	प	दी	पा	मु	ई	र	उ	र	आ	च	ष	प	भा	स	म्
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	

जुलै चंद्र ६-०० नं. अंमुक्त
 मकराय ३-० नं मुक्त
 विना-५ म म-३-८-२१
 पुगंत्वकै १६।२२ मंटा मं-३
 • ५।५०५ • ६.५
 दुगी-८ म नि-२३।५८
 मन्वादि
 शयनी ११ कातुर्मा-२-म-प्र
 प्रदोष रथ २७ घृत्क १०
 बहमन
 म-नि-५३।५३
 कर्काकै-५८।१६ दक्षिणायनं

अ. गि. १२. ६० र म. २। २। ५। ५। ५। ५।

२२ र. मं. फ. क. नं. ५। ५। ५। ५। ५। ५।



शके १८१९ आषाढ वृथापक्ष

दक्षिणायन वर्षा ऋतु

अष्टमाषाढा - कुम्भ - शुभशक

दि.	वृ.	मू.	न.	ख.	प.	शु.	भ.	मि.	ग.	सि.	का.	मू.	र.	र.	अ.	व.	घ.	प.	मा.	मू.
१	५	२५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२	६	३५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
३	७	४५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
४	८	५५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
५	९	६५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	१०	७५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
७	११	८५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
८	१२	९५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
९	१३	१०५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१०	१४	११५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
११	१५	१२५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१२	१६	१३५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१३	१७	१४५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१४	१८	१५५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१५	१९	१६५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१६	२०	१७५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१७	२१	१८५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१८	२२	१९५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
१९	२३	२०५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२०	२४	२१५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२१	२५	२२५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२२	२६	२३५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२३	२७	२४५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२४	२८	२५५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२५	२९	२६५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२६	३०	२७५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२७	३१	२८५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५

शुभशक - २०१८ कार्तिके
 संक ५
 शुभशक - २०१८ राजस्वी शुभे सु
 भा - नि. ३६।४४
 काला - अ. ८. नं. ५८
 भा. म. ४६।३१
 ध. २. ६. नं. अमृ
 कामिका ११ ध. २. ६. नं. राध
 अमृ. ३. ८. सोम म
 शिवरात्र. यम घं ४३
 निकेतन पत्रक २५।११३ भा नि. ३६
 दीप पूजा रात्री ३० मारगस्थिति ३१

मार्ग १२।७५ र. म. ३।१५। १०००
 र. म. फ. ३५.०।५८। ११५५। ७१



०३५५

संके १८१२ खाबणी शुद्धपत्रः

दक्षिणायन वर्गभित्तु.

खाबणी शुद्ध १५ गुरोभानतः

सं.	मि.	वा.	प.	व.	न.	प.	न.	प.	ग.	पि.	व.	दि.	का.	मु.	रे.	उ.	र.	अ.	वे.	प.	व.	मा.	व्य.	सू.
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४

संके १८१२ खाबणी शुद्धपत्रः

विशेषतः १२११ चंद्रदशमि

भागाष्ट व्यासोर्ध्वार्कः २११७

विना ४ मा. ३१. ५७

नाम ५ कल्कीजयं. गृह्य. २२

वर्ण ६

शिमास ७ मा. नि. ४१। ४६

दुर्गा ८ दुर्गा. ८

दुर्गा. ९

(दुर्गा.)

गुरोरा स्वार्ति ११ मा. न. २१। १८

भागावत ११

मीनप्रदोष

आस्यंशर

अंशयुजः खाबणी नारकी १५२.

२	६	४	५	७	९
२६	१९	१९	२३	१६	०
५९	४३	४४	५६	५२	५८
१००	०	४७	४०	२६	५
१५०	६५	३६	१२	११	६६
२१९	१९	३८	२०	३६	९४

खाबणी १२८६ म. २। २८। १५५

१८८ म. क. अ. १। २४। २३२

त. अ. ५५



शके ३८७९ व्याब्धि नरुणपक्षः


दक्षिणायनशरदृतुः

शके १९ व्याब्धि नरु ३० सोमेमान्तः

शके	व्य.	म.	द.	प.	न.	प.	प.	प.	प.	वि.	ग.	मु.	इ.	र.	उ.	र.	भा.	चे.	प.	प.	प.	म.	म.	सु.	गु.	मु.	बा.	रा.	
१५	१	१३	३	५	७	९	११	१३	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	
१६	२	१४	४	६	८	१०	१२	१४	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	
१७	३	१५	५	७	९	११	१३	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७
१८	४	१६	६	८	१०	१२	१४	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	५६	५८
१९	५	१७	७	९	११	१३	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७	५९
२०	६	१८	८	१०	१२	१४	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	५६	५८	६०
२१	७	१९	९	११	१३	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७	५९	६१
२२	८	२०	१०	१२	१४	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	५६	५८	६०	६२
२३	९	२१	११	१३	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७	५९	६१	६३
२४	१०	२२	१२	१४	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	५६	५८	६०	६२	६४
२५	११	२३	१३	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७	५९	६१	६३	६५
२६	१२	२४	१४	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	५६	५८	६०	६२	६४	६६
२७	१३	२५	१५	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७	५९	६१	६३	६५	६७
२८	१४	२६	१६	१८	२०	२२	२४	२६	२८	३०	३२	३४	३६	३८	४०	४२	४४	४६	४८	५०	५२	५४	५६	५८	६०	६२	६४	६६	६८
२९	१५	२७	१७	१९	२१	२३	२५	२७	२९	३१	३३	३५	३७	३९	४१	४३	४५	४७	४९	५१	५३	५५	५७	५९	६१	६३	६५	६७	६९

अभ्यु. ६
 म.स. १७। ६. र. ग. ५९
 फन्माया भृतुः ९। ३। ३। स. र. ६। ५। म. १९६
 नूलाकः ५६। १०। सु. ३०। सु. आदि-
 (वेहस्व चमपंटे ३५)
 म. ति. ३५। ९९
 कोला ८
 म. प्र. ३२। ८
 स्वात्यकः २७। २. ५७मा १९
 शनिप्रदोष धन १३ यमज्ञापदान
 म. ति. ३३। ५ छिप्रमान अभ्यु. ५४
 दुर्गा ३० लक्ष्मी पुजनं अस्मिं गस्तानि
 म. प्र. १९। ५ रूलाजीः ३४। ३५.

अहर्णि १३६३ रम्य-६। ११। १३। २३
 र. सं. क्रि. ति. २। १। ०। ८। र. च. थ. ४. ६




अयं १५ कार्तिक शुक्ल १५ औ भावः

। दक्षिणायनं शारदतनुः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
६	०	६	५	५	६	७	८	९	१०	११	१२
२४	१९	२७	२४	१२	१	९	८				
१६	५२	२९	२५	१३	३०	१०	१५				
२८	१०	२३	३६	१८	१२	२६	१८				
६०	६५	५४	१०३	१०	७४	७					
२७	६३	१२	३२	१४	८	४३	११				

आहर्षण १३७८ रम्य-६।५।५८
 २६ रमं. क. १।४३।२ रत्न-धा-६४



शके १८१९ कार्तिक शुक्ल पक्षः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०
५८	५४	४८	३९	२७	१३	१७	१३	१३	११	११	१०	१०	१०	१०

बलिगोकीडनं संवत् १९५४
 चंद्र-४४ नं दशम-यम २ भाऊ ३
 जमादिनाखर
 विनाय ४ अम-६।४
 (कलादि
 नोर्वेचार अ नि-४५।४३ सुतु-१५
 युगादि
 विशाखाकं ४५।१३ अ म-३९।३
 मकोषिनी ११ तुलसीविवाह चा-
 शानिमदोष (तुर्मासमा-
 पुके सुकः ४६।५६ वैकुण्ठ १४
 अ-नि-४७।५३ त्रिपुरी १५
 मन्वादि कार्ति स्थान समा-

शके १८१९ कार्तिक शुक्लपक्षः

दक्षिणाचयनं वारहटुः

अ. १६. अ. क. ३०. बुधोत्तरात्

१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
ति	बा	घ	प	न	घ	प	घ	प	घ	प	घ	प	घ	प
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०

दक्षिके शोम २४।१८ दक्षिके शो
 संकसुध
 काश्चिकार्कः ३९।५० सुध संक
 सा. नि. १७।५
 अनुराधार्कः ५।७।२५ काशा
 सा. म. १-५।४३ घ. धनं यमघ.
 उपनि ११
 दग्ध १२ असुध
 शोम मदीय सा. नि ५।४२
 दर्शो २० असुध ४९

७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०

अ. गौ. १३९३. र. म. ७।१०।४।५।२०
 र. मं. क. क. १।१९।१४ र. व. ध. ८०



८१६

शके १८९९ मार्गशीर्ष शुक्लपक्षः

दक्षिणावधनं हेमन्तक.

अ-१७ भारी-शत-१५ सुदीयाक

क्र.सं.	दि.	वा.	प.	प.	न.	घ.	प.	क.	घ.	प.	दि.	पा.	मु.	ई.	र.	उ.	र.	अ.	वे.	घ.	प.	मा.	स्य.
१	१	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
२	२	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
३	३	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
४	४	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
५	५	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
६	६	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
७	७	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
९	९	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
१०	१०	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
११	११	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
१२	१२	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
१३	१३	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
१४	१४	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
१५	१५	शु	५०	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७

वक्रद
 रज्जव
 विना-४ ज म ३०:१०
 चंपा ६ धनें ५४:२०
 ३१ नं सुत्क
 हुंसेवग ज्येष्ठार्क. ५।० ज कि
 श्रुतिके. सुगु ५।४५ क.व्यादि
 ३४ नं-असु.
 मोदीदा ३१ स म १०:१३
 राध. ५३
 गंभ्र प्रतोव
 पा.नि. ३.५।३१.५ द.न.ज.
 १५ फले नं. सुत्क.

जार्. १४०८७. म ७।२५।३२।२१
 र. नं. क. ०।५०।१५. र. क. ४.८७



दक्षिणायनं हेमन्त ऋतुः

शके १८१९ मार्गशीर्षक्या पक्षः

अ-१८ मार्गः कृ-३० पु-मा-

का	ति	वा	श	र	न	ं	न	ं	घ	प	श्री	प	यो	प	यो	क	घ	प	दि	ग	मु	ई	र	उ	र	अ	व	प	श	श	श	श	श	श	
१६	१	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	
१५	१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	३१	३०	२९	२८	२७	२६	२५	२४	२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२

सप्तमः २६।२६

संकष्ट

मृत्युंश्चिन्त्यर्कः ६।१५ मु १।५ मृतिर्क

प्र-निः ५।५।४

काली

दश २२

भा-म ४६।४।१ युग्म १० यमप

(सूक्त २३)

सफला ११ युग्म ९ ए १६ नं यमप

शोभ मंदो


शिवगण मनि २५।२६ अमृ ९

धने श्रीम. ०।१९ दरी ३०

(१ ० १)

अ र्गः १४११२ र. म. द. श. २०।२५

र-म ०।२०।०३ क. र. च घ. ९३



शके १०१९ वीष मुकुटसः

दक्षिणापनं देवेन मृतुः

अब. १९ वीष मुकु १५ सुके
आनः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
ति	सु	श	च	से	वे	वृ	पु	सु	हृ	म	कु	सु	ग	वि
१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०
१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९
१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९	८
११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९	८	७
१०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९	८	७	६
९	८	७	६	५	४	३	२	१	०	९	८	७	६	५
८	७	६	५	४	३	२	१	०	९	८	७	६	५	४
७	६	५	४	३	२	१	०	९	८	७	६	५	४	३
६	५	४	३	२	१	०	९	८	७	६	५	४	३	२
५	४	३	२	१	०	९	८	७	६	५	४	३	२	१
४	३	२	१	०	९	८	७	६	५	४	३	२	१	०
३	२	१	०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९
२	१	०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९	८
१	०	९	८	७	६	५	४	३	२	१	०	९	८	७


वेददत्तः (सावान
वर्षापाठकः १३१३३ भवे मुक १११९
विना भ म म-११६ वकी मुकः ११२५
दध-२६ मुकः ५०

म. नि. ५. ५. ११०
दध-२५ दुगि ८ अष्ट-५५
जायुभारी तन १८ १८ दध-२६
(सुगोः सुबोः १६. ११
पुत्रदा ११ म. अ. ५१९ दध-३६ म. न. ११

प्रदोष
मुक-२६
म. नि-२६ ११५ चंद्रमहण

८	९	१०	११	१२	१३	१४	१५
२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१
५	६	७	८	९	१०	११	१२
६९	७०	७१	७२	७३	७४	७५	७६
९६	९७	९८	९९	१००	१०१	१०२	१०३

महर्षिणा १४३७ र. म. दा. १४. १५.
र. म. क. थ. ०. १४. १२ र. च. थ. ८. ५.



नके १८१९ माघ शकूपक्षः

उदगातनं शिविरत्रयम्

अ. २१ माघ. शक. १५१५ भा.

ति	ना	ष	प	न	श	प	शो	प	प	क	य	ग	दि	पा	सु	ई	र	उ	र	आ	च	ष	प	सा.	स.	श	भा	रा
१	१०	२६	२५	२४	२३	२२	२१	२०	१९	१८	१७	१६	१५	१४	१३	१२	११	१०	९	८	७	६	५	४	३	२	१	
२	११	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	
३	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	
४	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	
५	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	
६	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	
७	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	
८	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	
९	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	
१०	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	
११	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७
१२	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८
१३	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९
१४	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०
१५	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१

शिविरत्रयम्
 रत्नामणि
 विष्णुसहस्रनाम
 यज्ञोपनिषद्
 पञ्चमहापुराण
 स्कन्दपुराण
 महाभारत
 रामायण
 अथर्ववेद
 इत्यादिग्रन्थाः



सं. १० र ३
 चं ४ के
 १५

डाके १८९९ फाल्गुन कृष्णपक्षः

उदागयने वसंत ऋतुः

अव-२४ फाल्गुनकृत-३० शौभे माघः

शु	क्र	ति	वा	ष	प	न	प	व	क	च	प	दि	पा	सु	इ	र	उ	र	म	च	प	श	स्व	सू.
१७	१	शु	१८	१६	उ	३	५३	३	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२	५२
१८	२	गु	१६	३	ह	३	५७	३	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६	५६
१९	३	गु	१४	२३	वि	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२०	४	श	१३	२२	सा	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२१	५	र	१२	२१	वि	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२२	६	च	११	२०	अ	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२३	७	मं	१०	१९	ज्ये	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२४	८	गु	९	१८	सू.	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२५	९	गु	८	१७	उ	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२६	१०	गु	७	१६	अ	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२७	११	श	६	१५	अ	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२८	१२	र	५	१४	ष	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
२९	१३	च	४	१३	श	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८
३०	१४	मं	३	१२	उ	३	५९	३	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८	५८

११	१०	९	८	७	६	५
११	१०	९	८	७	६	५

अहर्णि १५९९ रम-१११७१३३३
रम-फ-४२१८११२३३३ कृष्ण.

१	२	३	४	५	६	७
१	२	३	४	५	६	७

शास्त्रार्थ (कल्पारि)
 कुंभेशोमः ४०१३ प्र-४४१४
 स-५
 समाप्त-५३० स-३० संवत्-३
 सैनिकः ३० घ-३५ नं-कुल-
 मेहेर-३२१९
 कोला
 उतराशास्त्रार्थार्कः ४१४९ यम-१
 स-३६१४७
 पापमोचनी १५
 शनिप्रदोष
 शिवरात्र स-५०११२
 दशैशोघ-१९ नंत-सोमवति न-
 (कीशानि-५६१५० मन्वा-

वर्षफल.

श्रीगणेशायनमः ॥ सजयति ॥ प्राप्तेनूतन ॥ २ ॥ तैलाभ्यंगं ॥
 ॥ ३ ॥ पारिभद्रस्य ॥ ४ ॥ मरीचिलवर्णं ॥ ५ ॥ पंचांगस्थं ॥ ६ ॥
 राज्यंस्यादचलं ॥ ७ ॥ चैत्रेपुण्यमध्ये ॥ ८ ॥ येचैत्रेशुकु ॥ ९ ॥
 अथरातकलिः ४९९९ शेषकलिः ४२०००१ स्वस्तिश्रीनृपवि-
 क्रमार्कसमयातीत् संवत् १९५४ सौम्यनामसंवत्सरे स्वस्ति
 श्रीनृपशालिवाहनशके १८२० विलंबनामसंवत्सरे ॥ अस्मि
 न्यर्षे राजाबुधः ॥ मंत्री शोमः ॥ अग्रधान्येशः शुकः ॥ मेघेशः श्रं-
 द्रः ॥ रसेशोरविः ॥ पश्चाद्धान्येशोबुधः ॥ इत्यधिपाः ॥ अथैषां
 फलानि ॥ आदौसंवत्सरफलं ॥ रणकर्मरताः क्षितिपालगणाध्र-
 वमत्सतराभुविवल्लगणाः ॥ जलवृष्टिरतीवजनागदिनस्तद-
 पीहविलम्बिनि सत्स्करिवनः ॥ १ ॥ अथराजफलं ॥ धान्यशालि
 सकलं महीतलं श्रीयुतं नृपकुलं निराकुलं ॥ भूरिवारिशुककार्थ
 साधनः स्याज्जलो यदि नृपोत्रबोधनः ॥ २ ॥ अथमंत्रीफलं ॥ ध्रुवम
 वर्षणतः कृष्णनाशनं ज्वलनतस्कररोगनिफीडेन ॥ रणपरक्षिति
 पाबुधवंदनेन निरताः सचिवैः क्षितिचंदने ॥ ३ ॥ अथाग्रधान्येश
 फलं ॥ विविधधान्यफलोपचयैर्भुतः सकललोकगणोमदव-
 र्जितः ॥ नृपतयः सहिता बहुसंपदा प्रथमधान्यपतिर्भृगुजोचदा ॥
 ४ ॥ अथमेघेशफलं ॥ गवांयादसांसस्थपुण्यादिकानां मरुद्धिः
 स्करबंचापिबिद्भज्जमानां ॥ मदीकूपनापीतडागेषुपांथः प्रभूतं यदा
 चंद्रमामेघनाथः ॥ ५ ॥ अथरसेशफलं ॥ वापिकादिषुजलं ननितां
 तं लोकवृंदमतिशक्तिरुज्जातं ॥ इक्षुतेलखवतूलविनाशः स्याद्यदा-

रसपतिर्नलिनीशः ॥ ६ ॥ अथपश्चाद्द्वान्येदाफलं ॥ चवत्रीहिगोधूम
 मुद्गैक्षवानां प्रवृद्धिः सरवंसर्वविह्वल्लनानां ॥ पद्योगामहीपादिकानां
 ससारंबुधे मांत्य धान्याधिपेभूरिनीरं ॥ ७ ॥ अथाद्रौ प्रवेशः ॥ आपा
 ट शकू १ घटि १२ प. ४२ परंसेमि आद्रौ नक्षत्रं घटि २१ प. ३१ परंपुन
 र्वस. नक्षत्रं ॥ वृद्धियोगः घटि २२ पळे १२ परं ध्रुवयोगः ॥ अत्रदिने
 श्रीसूर्योदयात् गत घटि २७ पळे ४४ तदाद्रौ प्रवेशः ॥ तस्यफलं ॥ आ
 दौ तिथिफलं ॥ भानोर्यदि द्वितीयायां भवेदाद्रौ प्रवेशनं ॥ तर्हि स्या
 त्सर्व धान्यानां वस्त्रादीनां विवर्धनं ॥ ८ ॥ अथवारफलं ॥ शशधर
 वारे स्मरहरधिष्ठये ॥ उदितकरवेदे. मनिहिष्कभिक्षं ॥ ९ ॥ अथ
 नक्षत्रफलं ॥ अर्कस्वरोद्र संवेशे यदि चांद्रं पुनर्वसु ॥ अत्रिवृद्धिः
 समस्तानां सस्थानां तर्हि निश्चयात् ॥ १० ॥ अथयोगफलं ॥ सति ध्रु
 वारब्धे क्षेपे च द्रौद्रग. स्यादहःपति ॥ जनाजनेशा. सर्वेपि नैव चंच
 लमानसाः ॥ ११ ॥ अथवेलाफलं ॥ पार्वतीरमणसंदिवायदास्या
 द्विवाकर समन्विततदा ॥ जायेते उभ्रसनीफणां नितातरक. सादिक
 मयंजलात्मना ॥ १२ ॥ अथास्मिन्वर्षे वरुणजामाघेघस्तफलं ॥ ज
 मिहोत्रकरणादराहुजः म्युमदाधिक. भुदेखिलाः प्रजा ॥ अर्णवेत्
 सदृशं महीतलं वारुणे जगधरे भवेदलं ॥ १३ ॥ अथास्मिन्वर्षे नरेन्द्र
 नामानागस्तफलं ॥ नरेन्द्रसंज्ञ उरगो यत्र वर्षे प्रजायते ॥ तदास्या
 न्निखिलापृथ्वी प्रभूत् जलपूरिता ॥ १४ ॥ अथास्मिन्वर्षे वणिक्
 गृहे मेघनिवासिनामराहिणी नक्षत्रं संघोपतितं तत्फलं ॥ संघिसं
 स्थे वत्सरे च यदा ब्राह्मे च जायेते ॥ रवंदृष्टिस्तदाज्ञेया सर्वस
 स्थविनाशनं ॥ १५ ॥ देवाविशेषण राजादिफलाति ॥ पांचाल
 सोराष्ट्रविदर्भदेशेषु राजफलं ॥ पौंड्रकडिगं यौर्मवीफलं ॥ गुर्जर
 यावनयोः सस्थेदाफलं ॥ मागधदेशे मघेदाफलं ॥ कोंकणमा

कण मासवयोः रसेशफल ॥ विंध्यादिदक्षिणभागे आद्रामवेशफलं ॥ इतिदं संबत्सरफलं ॥ वत्सरादिनिर्धेशकर्म ॥ यः शृणोति नरो भक्त्या सरस्वीवत्सरं भवेत् ॥ इतिसंबत्सरफलं समाप्तं ॥

आथव्यय.

राशि.	आथ.	व्यय.	राशि.	आथ.	व्यय.
मेष	५	५	वृष	१४	११
वृष	१४	११	मिथुन	५	५
मिथुन	२	११	धनु	८	१
कर्क	११	८	मकर	११	५
सिंह	१४	२	कुंभ	११	५
कन्या	२	११	मीन	८	१

अष्टोपनयन मुहूर्ताः

१८२०

चैत्रमास	ज्येष्ठ क० २ सोमे.
चैत्र श० १० भृगो.	साधमास
चैत्र क० २ भृगो	साध श० २ रवौ
वैशाख	साध श० ६ बुधे
वैशाख श० १० रवौ घ० ३ नंत	साध श० १० सोमे
ज्येष्ठमास	साध क० २ सोमे
ज्येष्ठ श० ३ सोमे	साध क० ५ गुरो
ज्येष्ठ श० ६ गुरो	फाल्गुन
ज्येष्ठ श० १० सोमे	फाल्गुन श० २ सोमे
ज्येष्ठ श० १२ बुधे	फाल्गुन श० ११ बुधे.

अथविवाहसुहूर्त

१८३०

वैशाखमास

शुद्ध ३ रवौ दिवा.

शुद्ध ४ सोमि घ.८ नं.दि.गो.रा.

शुद्ध ९ रवौ दि. गो. रा.

शुद्ध ११ सोमि रात्रौ

शुद्ध १२ भौमे दि.गो.रा.

कृष्ण ४ सोमि दि.गो.रा.

कृष्ण १० रवौ रात्रौ.

कृष्ण ११ सोमि दि.रा.

कृष्ण १२ रवौ दिवा.

ज्येष्ठ.

शुद्ध २ रवौ दिवा रात्रौ

शुद्ध ७ भृगो घ.१९ नं.दि.रा.

शुद्ध ९ रवौ रात्रौ.

शुद्ध १० सोमि दिवा रात्रौ

शुद्ध १२ बुधि रात्रौ

कृष्ण १ रवौ घ.१० नं.दि.रा.

कृष्ण ९ रवौ दिवा. रात्रौ.

मार्गशीर्षि

शुद्ध २ गुरौ घ.१९ नं.दि.रा.

शुद्ध ३ भृगो दिवा.

शुद्ध ९ बुधे दि.गो.

कृष्ण ४ रवौ दि.गो.रा.

कृष्ण ६ भौमे दिवा.

कृष्ण ७ बुधे दि.गो.रा.

कृष्ण ९ भृगो दि.गो.रा.

कृष्ण ११ रवौ दि.गो.रा.

माघमास

शुद्ध ३ सोमि दि.गो.रा.

शुद्ध ९ रवौ दि.गो.रा.

कृष्ण १ रवौ घ.२ नं.रा.

कृष्ण २ सोमि दि.गो.रा.

कृष्ण ५ गुरौ दि.रात्रौ.

कृष्ण ७ शनी दि.गो.रा.

कृष्ण ९ सोमि दि.घ.१४ प.

फाल्गुन

शुद्ध २ सोमि दि.रा.

शुद्ध ७ शनी दि.गो.रा.

शुद्ध १२ शुक्रे दि.रा.

शुद्ध १४ रवौ दिवा घ.११ प.

कृष्ण २ बुधे दि.गो.रा.

कृष्ण ४ भृगो दि.गो.रा.

कृष्ण ९ भौमे दि.गो.रा.

रविनिवाह सुहूर्त

समाप्त.

अथ विशेषकाः

५	आलस्य ११	भूषक १३	सुकानि ११	उग्रम. १७	चोरशय ५	जारण १९	वानम० १५	ग्रहदेश १७
९	उद्यम ५	अतिरुद्धि ३	वत्कल ५	सौम्यम० ९	चोरनात्रा ९	जारणना ७	पिनम० ३	ग्रहदेशशो १९
७	शान्ति १३	अनादृष्टि ७	भूजापत्र ५	पापम० ९	अग्निप्रय ३	मारण ९	कफम० ७	अंडज ५
९	क्रोध ७	स्वचक्र ५	स्ववर्ण १५	पुण्यम० ५	अग्निगारा ५	मारणना ९	हंज ११	जारज ५
७	दंष्ट १	परचक्र १५	नांछ ३	क्याधि १९	विषमद्य ५०	संभजन ७	संभियान १५	स्विरज ५
७	भेद ७	परचक्रना १५	वंग ५	केवक्य ३	विश्रयामन ५	स्नांमनना ३	यश १९	उद्विज १३
१५	भेद्री ५	रत्न ७	शैथ्य १७	आचार ५	सेदकल ३	मोहन १५	अपयश ५	पुण्य १५८
१५	रसनियम ७	वस्त्र ७	लोह ११	अनाचार ७	स्वामिल १३	मोहनना ९	गर्व ७	पाप १८३
११	फलनियम ११	घृत १३	स्वर्णरसूत १०	मरण १५	निजधन १९	उच्चाटन १९	उग्रता ९	सर्वनियम १
१	उत्साह ९	नैल १९	पितल ९	जनन ५	परधन ३	उच्चाटनना ११	प्रपंच ११	इतिविशेष १
५	शालम १३	दुकूल १५	घोष १५	देशोपद्रव १३	धृत १७	वशीकरण १९	भूतजापा १३	काः समाप्त
७	शक १३	ऊर्जा ५	कांस्य १७	देशस्वास्थ्य ७	सुस्वस्तिकर्म ११	कशीकना ९	भूतनामा १५	

मकरसंक्रांत.

श्रीगणेशायनमः ॥ सजयति० ॥ समभिवंद्य० ॥२॥ तिलस्त्रा
 यी० ॥३॥ स्वस्तिश्रीनृपविक्रमार्क समयातीत् संवत् १९५५
 साधारणनामसंवत्सरे ॥ तद्याचनृपशालिवाहन राके १०२० बिल
 बीनामरासंवत्सरे दक्षिणाधने हेमंतऋतौ षोडशमे शुक्लपक्षे
 तिथ्यां १ घटि ४७ पक्षे २३ गुरौ उन्नराषाढानक्षत्रे घटि ३० प. ५९
 परंश्रवणनक्षत्रं हर्षणयोगः घटि २६ पक्षे १४ परं वज्रयोगः ता-
 त्कालिक वर्तमान करणं बवारच्यं गणपंचांग शुद्धा चतुर्दिनेश्रीसू-
 योदयात् गतघटि ४३ पक्षे ४४ तत्समये मकरराशौ रवेः संक्रमणं
 स्यात् ॥ अस्य पुण्य कालः ॥ पौष शुक्ल २ शृंगो घ-३ पक्षे ४४ प-
 र्यंत शुक्लमः ॥ नदप्रे गोणः ॥ अथवाहनादिप्रकारः ॥ वाहनं सिंह
 उपवाहनं राजः ॥ वस्त्रं श्वेतं ॥ आशुर्भं शृंगो ॥ तिलक कस्तुरी
 ॥ वयसा बाला ॥ अवस्थारिथिता ॥ पुष्यपुत्रांगं ॥ प्रक्षणावर्जं
 ॥ जानिदेवी ॥ ऋषणप्रवालं ॥ चारनामनंदा ॥ नक्षत्रनाम महोदी
 ॥ रासुदायसुहूर्ताः ३० आगमनं पश्चिमतः ॥ गमनं पूर्वस्थांदिशि
 ॥ अवलोकन माग्नेयादिशि ॥ ॥ अथेषां फलानि ॥ यानिधा-
 नि च वस्तूनि ॥ संक्रांतिः स्वीकरोति च ॥ तत्तन्महर्घवानांशः क्र-
 यविक्रय प्रीतिदा ॥ १ ॥ आगमे च भवेत्सौरव्यं ॥ गमने दुःख
 दायकं ॥ दर्शने च भवेद्दुःखानिः संक्रांतिः फलमादिशेत् ॥ २ ॥ अ-
 थस्वरूपं ॥ षष्ठियोजनविस्तीर्णा लंबोद्धी दीर्घनासिका ॥ एक
 वक्त्रानवभुजा संक्रांतिः पुरुषाकृतिः ॥ ३ ॥ ॥ इतीदं संक्रम
 फलं.

अथ जन्मक्षेत्रफलः

पंथा	नौरा	व्यथा	वस्त्र	दानिः	विपुल धने.			
उत्त-मा	शतता	रेवति	रुनिका	आर्दी	आश्ले	उत्त-फा	स्वानि	ज्येष्ठा
श्रवण	पूर्वाभा	अश्विनी	रोहिणी	पुनर्व.	मघा	दस्त	विशाखा	मूळ
धनिष्ठा	उत्तराभा	भरजा	मृग	पुष्य	पूर्वाभा	चित्रा	अनुरा	पूर्वाभा

चंद्रग्रहण शके १८२० आषाढ शक १५५५ रवौ ता ०३ ज्येष्ठे सन १८९८

	स्म.का.	म.का.	मो.का.	प.का.	ग्रारा	शेष
घटि	४८	५२	५७	८	१०	०
पळे	४८	४७	११	२२	५८	३६
कला	१२	२	४	३	००	-
मि.	५६	३२	१८	२१	९९	००५४



चंद्रग्रहण शके १८२० मार्गशीर्ष १५ सोम ता ०२७ दिजंबर १८९८

	स्म.	मं.	मं.	उ	मो	प	ग्र.	रि.
घटि	४९	५२	५७	५४	५७	८	१२	२
पळे	४	२७	२७	३०	४९	४५	५१	५९
कलाक	२	३	३	४	५	३	००	००
मिदि.	१४	३४	५७	२५	६४	३०	१०२	-१०





शके १८२० विलंबीनाम संवत्सरे माहे चैत्र शुक्लपक्षः


उदगायनं यमसंतकमुः

अ. १ वैशवा. १५ बुधेयातः

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५
मि	रु	गु	श	र	च	म	प	ष	स	घ	ण	त	थ	दा
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४
४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४
५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०	६१	६२	६३	६४
६०	६१	६२	६३	६४	६५	६६	६७	६८	६९	७०	७१	७२	७३	७४
७०	७१	७२	७३	७४	७५	७६	७७	७८	७९	८०	८१	८२	८३	८४
८०	८१	८२	८३	८४	८५	८६	८७	८८	८९	९०	९१	९२	९३	९४
९०	९१	९२	९३	९४	९५	९६	९७	९८	९९	१००	१०१	१०२	१०३	१०४

वशिष्टः २३३७
 चंद्रदः ध्वजाति-कल्यादि सुगा
 सिलकार
 गोरी ३ मन्वादिमन्वज
 विना-३
 कल्यादि
 प्र-१३ लो-अमु.
 रवत्युः ३११९ न-संविषुपा-३
 दुर्गा ८ स-मि-१२३३
 राम ६ मंविषुः २६५५ घ-३
 एभिः ३ व-१६ न-सुत्क.
 कामेश ११ म-म-३३१६
 रमथ-५५ यमघं १२ अ-म-४३१२
 मदीष.
 इतुमज्ज-मन्वादिप-मि-२०५३

(६६)



अ. गी. १५२६ र. म. १११२ १५१
 १५१ र. म. ११२ १५१ १५१ र. म. ११२ १५१

शुके. १८२८-वेच कळ्यापस

उशायलं वसतं करतु.

अ २ वे. ऋ. ३० बुधैमान.

१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०
१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०	१८०

मुद्राकारं तु
सकं स म १०१.१०

प्रपिदनीयेवेकं, २ मु ३० मा नि
भाषा नाला-धनैगदु सिधु
मंकंयु ५५
स म २३ ०५ प्रि म ५३३०२
वक्तायिनिस्मार्त्तये विधु
अगाव २१ टगा २३
गामिनरक सीनेमौम ५६५५३
शिवगज स ति २११४७
रवीं ३० वल्लिश्चरियात्रा प ३३

र	च	स	तु	गु	श	श	रा
०	११	०	५	०	७	८	८
१७	२०	०	२३	२३	२४	२५	२६
२७	३०	३५	४०	४५	५०	५५	६०
६०	६५	७०	७५	८०	८५	९०	९५
९०	९५	१००	१०५	११०	११५	१२०	१२५

स ति १५५००२ स ०१५५०२१०
र म ध २१४३४३४३ व के ४४

२	३	४	५	६	७	८	९	१०
१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०
२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८
३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७

दि. १८२० ज्येष्ठ शक १५ शनिमा-

उदागवन प्रीष्णकृतः

दि. ५ ज्येष्ठ शक १५ शनिमा-

ने	वा	घ	प	न	घ	प	आ	घ	क	घ	प	दि	पा	मु	दि	र	उ	र	म	च	प	आ	स्व	सू
१	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
२	३४	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
३	४४	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
४	४४	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
५	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
६	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
७	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
८	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
९	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१०	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
११	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१२	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१३	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१४	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०
१५	५३	३४	५५	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०	५०

करिदिन. दवाहरामा. अम्. ००
 चंद्रर.
 रोहिण्याकैः २६.१४ सोहरामा. अम्.
 विना. ४ स. अ. १६. १९ प्र. ४९९
 अ. नि. ५३३
 दार्ध. ५६ अ. अ. १४
 सुंदक. ३९
 सुगी. ८ अ. नि. २६. १२
 भिष्णोमः ५२. ४१
 दशहरा समाप्त अर्धशुक्र. ६१
 ग. स. २६. १२ मिर्जला ११
 जून
 भद्राव सावित्री व्रतारंभ. सुभेद्रः १
 मन्वा. वट १५ स. वि. ११

(२५)



अ. मी. १५६. २ स. ११९९५९
 ३० र. मी. अ. ११९१३८ र. च. क.
 ८५

शके १८२० आषाढ शुक्लपक्षः

उदरायनं प्रथि क्रतुः

अ-७ आषा-६६-१५-वैशाख

अ	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५															
मि	वा	घ	प	न	घ	प	क	घ	प	दि	पा	मु	ई	र	उ	र	अ	च	घ	प	मा	स्प	रु							
१	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०	५१	५२	५३	५४	५५	५६	५७	५८	५९	६०

अत्राहिकं. २७।४४वाकोकोस्त्रिकी
 सफर
 अम-५४।१३ दग्ध २२
 विना-४
 अ-१.१६१४ र.स.२।१८।१४
 १३४ र.सं.क्र.०।१।२१९ र.सं.क्र.८८
 दुर्गा ८
 सा-प्र ४८।५ मन्वा
 शायनी ११ वातुमीत्यारं-
 ज्ञेयं-प्रदोष
 मन्वादि-व्याससू.सं.नि.२५।३०




शके १८३० आषाढ शुद्ध अष्टमि

दक्षिणाधिनं वर्षीयः

अ. १० आ. सु. ३० बुधेशतः

शु	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
ति	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९
वा	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
सु	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
भ	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
प	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
शु	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
क्र	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
स	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
ह	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
श	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५
म	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५	५५



काल्य शुकः ५०१५०
 म. ५२२९३२२
 ति. ५
 म. ५९१५९
 शालांजल्यात् मन्वा
 शाल्य शुकः म. ५२२९३२२
 अजा ५५
 दक्ष १००३२२
 गद्या मिहिर्कः ३३१३०३
 भिक्षुः
 रीति ३०
 शिवः म. ५१५५५

(१०)

शके १८२० भाद्रपद शुक्लपक्षः

दक्षिणायनं वर्षा क्रतुः

अ. ११ प्रा. श. १५ बु. भा.

अ	वि	बा	घ	प	घ	प	को	घ	प	क	घ	प	दि	पा	मु	ई	र	उ	र	स	ने	घ	प	स	ख	रा
१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१	१
२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	
११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	
१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	
१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	
१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	
१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	

अ. ११ प्रा. श. १५ बु. भा.
४६. र सं. क्र. ११५१४२. र. नं. क्र. १२



चंद्र. र
रवि. त्वा. रवर
हरि. गा. लिका. उ. म्प. म. २६. १३. ३
गणेश ४ मि. त्कने. सोम. ३. ५. ३. ३
अ. वि. ५
भ. मि. ४१. ४८. घ. १. ८. नं. अ. म्प.
गो. र्या. वा. ह. नं. अ. ट. र. व. ९
जी. री. पृ.
परि. ब. नि. नी. ११. स्मार्ति. ११. पा. म.
भा. गा. व. त्. र. ग्ध. ४. ५. वा. म. १२
पृ. र्वा. कं. २. ४. १. ५. ८. वा. बो. ह. स्त. नि.
अ. नं. त. १. ४. घ. ५. २. नं. घ. ५. ३. ३. ३
भ. मि. ११. ५. ०. तू. ले. म्प. ३. ५. ५

शके १८६० साद्रपद कृष्णपक्षः


दक्षिणायन वर्षो कर्तुः

अ १२ सा. कुं ३० सु. प्रो

शु. १५	ति १	वा १	घ १	प १	न १	घ १	प १	श १	घ १	प १	क १	घ १	प १	दि १	पा १	मु १	ई १	र १	उ १	र १	अ १	च १	ष १	प १	वा.स.सू. १
१६	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२	२
१७	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३	३
१८	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४	४
१९	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५	५
२०	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६	६
२१	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७	७
२२	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८	८
२३	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९	९
२४	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०	१०
२५	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११	११
२६	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२	१२
२७	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३	१३
२८	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४	१४
२९	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५	१५

सप्तवारमहालयारः
 सा.स. ५२।० घ. ४७ नं. अशु
 संक. ४
 सा. नि. ५५।२१
 काला ८
 घ २ नं. सूक्तः
 अविधवा ९
 सा. म. ८।२४
 इंदिरा ११
 उत्तरार्कः ५५ वा उंदिर
 भौमम. युगादि
 शिवरात्रि. प्र. भि. २५।५३
 कन्यार्कः ३५।१५ मु. ३० सु. ३०

र	४	४	२	४	५	५	६	७
च	४	४	४	४	४	४	४	४
मं	४	४	४	४	४	४	४	४
बु	४	४	४	४	४	४	४	४
शु	४	४	४	४	४	४	४	४
क	४	४	४	४	४	४	४	४
श	४	४	४	४	४	४	४	४

अ. नं. १ ६८८ र. म. ५११ ३०३६
 र. मं. क. २।५।२९ र. च. क. ११


वक्रिक १००० आश्विन आश्विन अक्षयशुभ

सुखिगायनं शरदृतुः

अ-१३ अ-आश्विन १६१५ गुणा-

१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०											
क	ख	ग	घ	च	ज	झ	ञ	ट	ठ	ड	ढ	ण	त	थ	द	ध	न	प	फ	ब	भ	म	य	र	ल	व	श	ष	स	ह	ळ	०								
१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५	४६	४७	४८	४९	५०

चंद्रद. मुक्त. धमाद्यं ३२
 जमादिवाक्य
 विमा ४ पा. २०. ११. ३५. धा. ५०. जो.
 दुग्ध. २५
 अस्त. २५
 दुर्गात्पामि ११२५ सुम्य २८
 दुग्ध. २२
 हस्तिकः ६०१ ५२ वा अश्वयुज्यी
 कमला ११३३ ११ ६०. २०.
 शीपमदोव. ५. १२. २. ५. ६. ७.
 कव्येसः ३३१ ५१ ५१ मि २५ ६ ५.

अ-१००२२ स-५१५१५१८६

१३२ स-६२१०१३६ स-व-प-८



शके १८२० आश्विन शुक्ल पक्षः

दक्षिणायनशरदृतुः

अ-१५ अश्वि-३६-१५ श-मा-

क्र.सं.	ति	वा	स्य	प	न	घ	प	घ	प	दि	प	क	घ	प	घ	प	आ	व	घ	प	मा.सं.
१	१	र	२६	३२	वि	२८	५८	ब	२६	३२	२८	५८	६	१३	५	४७	६	६०	०	४७	३३
२	२	च	२३	६	स्वा	२३	६३	मी	२३	६	५२	६	१७	५	४६	६	५९	१८	०	४६	३०
३	३	मं	२०	१३	आ	१९	७८	ग	२०	१३	७८	१८	१८	५	४६	६	५९	२०	०	४६	२७
४	४	कु	१७	१६	ज्ये	१६	९३	वि	१७	१६	९३	२७	१९	५	४५	६	५९	२१	०	४५	२४
५	५	सु	१४	१५	शु	१५	१०८	ना	१४	१५	१०८	३७	२०	५	४६	६	५९	२२	०	४५	२१
६	६	शु	११	१४	पू	१४	१२३	मी	११	१४	१२३	५७	२१	५	४४	६	५९	२३	०	४५	१८
७	७	श	८	११	उ	११	१३८	वि	८	११	१३८	७७	२२	५	४३	६	५९	२४	०	४५	१५
८	८	र	५	८	शु	८	१५३	वा	५	८	१५३	९७	२३	५	४२	६	५९	२५	०	४५	१२
९	९	च	२	५	घ	५	१६८	तै	२	५	१६८	११७	२४	५	४२	६	५९	२६	०	४५	९
१०	१०	मं	३५	६	शु	३५	१८३	व	३५	६	१८३	१३७	२५	५	४२	६	५९	२७	०	४५	६
११	११	सु	३२	९	पू	३२	१९८	व	३२	९	१९८	१५७	२६	५	४१	६	५९	२८	०	४५	३
१२	१२	कु	२९	१२	शु	२९	२१३	व	२९	१२	२१३	१७७	२७	५	४१	६	५९	२९	०	४५	०
१३	१३	सु	२६	१५	उ	२६	२२८	तै	२६	१५	२२८	१९७	२८	५	४१	६	५९	३०	०	४५	३३
१४	१४	शु	२३	१८	रे	२३	२४३	व	२३	१८	२४३	२१७	२९	५	४०	६	५९	३१	०	४५	३०
१५	१५	श	२०	२१	आ	२०	२५८	सि	२०	२१	२५८	२३७	३०	५	४०	६	५९	३२	०	४५	२७

सूलाके १।४२ सु १५ चंद्रद-
यमघ ५७ जमादिलारवा.
नूतेश-१७।१८ मा-म-४६।१५
घ-५१ नं यमघं.
घ-८ नं दग्ध-सर-आवा.
सर-पूः ४२
स्वात्वकेः ५७ मा-नि-२३।२०
सर-विस-मन्वा. ५६
३६ नं-दग्ध-विजया १० वीं.
पाराकुवा ११ म-म-७।२३
(सुलक २८
मदोप
६।१।२।३।४।५
कोजागरी १५ म-वि ५ औ ३ अथ
आश्रयण नवा-१५ कार्यां-२

अ.नं. १७३२ र.मं-६।१४५२।
३८। र.मं-कं-१।५६।३४६ चं-५७



शके १८२० आश्विन कृष्णपक्षः

दासिगाथनवारहस्तु

अ-१६ आश्वि-क-३०र-आ-

अ	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु	शु
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५
१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५

नेवेबर म म २।८
 सक ६
 ५३ नै दर ६.
 विशारवार्ते ० ६ ५ वक्तेः श्वर सु ३०
 काला ८
 म म ३२।५७
 र म ०९ वरस १२
 मदीप धन १३ रामदीपदान
 शिवरात्र म मि ३३।४
 नरक १४ अश्विगतानदर ३० ३०

र	वै	मं	कु	तु	शु	अ	रा
६	१५	२४	३३	४२	५१	६०	६९
३	१२	२०	२९	३८	४७	५६	६५
१०	१९	२८	३७	४६	५५	६४	७३
१७	२६	३५	४४	५३	६२	७१	८०
२४	३३	४२	५१	६०	६९	७८	८७

अ मी १७४७ र.सं.६।२६।३१।४९
 र.सं.५.१।३७।४० र व ५६२



इके १८२० मार्गशीर्ष शुक्ल पक्षः

रक्षिणावनं हेमंतकृतः

अ-१९ मार्ग-शु-१५ ली प्रा-

अ-नं	श-ति	वा	श	प	प	न	प	प	श	प	क	प	दि	ग	मु	ई	र	उ	र	अ	व	घ	प	भा	म	व	म	वु	शु	शु	श	रा
१	१	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
२	२	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
३	३	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
४	४	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
५	५	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
६	६	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
७	७	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
८	८	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
९	९	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
१०	१०	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
११	११	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
१२	१२	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
१३	१३	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		
१४	१४	शु	१०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०	३०		
१५	१५	शु	२०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५	३०	४५		

मूले धनुष्यर्कः २४।४० मु२०म्बि
 सावन
 विवाह का म ३६।३१ ककी
 वंग ६ मार्गशीर्षक ६।३०
 दुर्गा ८ कर्तिक १ अ।
 मोक्षदा १५ मा-म ११।६१
 वै म-५६।३०
 पदोष-वै-नि-२०।११
 व रा-वर्तिकेस्तः ५२।१०
 पूर्णवादाकः २६।४५ स-नि-३१

अ-गी १७६१ र.म. ८।१५।१	
४१ रज-फुकु-०।११।१११-ब ४।२१	
१०	बु कगा
११	रा र
१२	६
१३	के ३ चे
१४	मे ६

शुके १८२० मार्गशीर्ष कृष्णपक्ष.

दक्षिणायनं हेमतकतु.


अ १	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
नि १	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
३०	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०
३१	१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०

प ३११ अष्ट
 ष म ३३१२ अ ३०० सुख.
 संक ४
 ज्योतिर्वा १० १२ २९ मृत्कः ४८
 म वि ५० १४
 कात्वा ५
 म म ४६१५
 सफला ११ धनेन ४१०० सुलक ५३
 सुमरा वादाके २६१४ मयोष
 म वि ३१ ४० शिवरात्रि.
 दती १०

अ.२. मार्गक.२. कुथेयत

र	वे	म	भू	तु	क	सा	श
८	८	७	८	७	७	७	८
२८	१६	१०	३	१४	१४	१४	१४
३१	१९	१२	४	१५	१५	१५	१५
४०	३८	३४	५	१६	१६	१६	१६
४९	४६	४३	६	१७	१७	१७	१७
५७	५४	५१	७	१८	१८	१८	१८

अ. १ १८० ६ २ ४ १२ १० १८
 ४३ २ सं ४ ६ १२ १० १८ वं अ.



शके १८२०. फाल्गुन कृष्ण षष्ठः

उदगायनं वसंत ऋतुः


अव. २६. फाल्गुन कृष्ण ३० त्रिंशत्-
ना.

अ	ति	वा	प	प	प	न	घ	प	शो	स	प	क	च	प	टि	पा	सु	हं	र	उ	र	अ	वे	च	प	मा	स्य	सू
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९
१७	१८	१९	२०	२१	२२	२३	२४	२५	२६	२७	२८	२९	३०	३१	३२	३३	३४	३५	३६	३७	३८	३९	४०	४१	४२	४३	४४	४५

(नं. द्वा. ५३)
 देवत्यै: ५६।५० मा. म. ४२।४४ च. ३३
 संक. ४
 मुडफायडे
 ए. मीलि
 क. नि. २७।५४
 कोला ट प. ४५ नं. सु. ल.
 मा. म. १०।६
 (५३।३५)
 पापमीचनी ११ वै. म. ४१।४७ नि.
 प्रदीप
 शिवरात्र अ. नि. ४६।८
 दही. ३० मन्वा.

र	वै	सं	भु	गु	शु	श	रा
११	११	३	०	६	१०	८	८
२७	२४	४	६	१८	०	१०	१०
४०	४३	११	१३	९	११	३०	४१
५७	५२	४६	४८	३०	३५	४५	४१
५८	६०	१०	१५	५	७१	१	३
५९	३९	१५	१६	३६	५६	२७	११

अहर्गण १८९५ परमख्यम ११।२५
 ११।५० र. सं. क. प. २।९।२७ र. व. क.



व डाक्टर विश्राम असिस्टंट सर्जन

संसारान्त अवश्य संयहालायक स्रणून सर्वतोमुर्गी १२ वर्षे गाजन असलेली डाक्टर आलंबंद्र, डाक्टर देशमुख M.D.

कुटुंबवैद्य.

ज्या पेटींत घटकोघटकीं संसारी माणसास लागणारीं ताप, हिंवाताप, जंत, हगवण, अमांश, अजीर्ण, पोटशूळ, गर्मी, पटकी, खरूज, विषार, पित्तविकार, अशक्तता, दमा, खोकला, नेत्ररोग, कर्णरोग इत्यादि बहुतेक रोगांवरील २१ औषधें व मात्रा असून अनुपानें व पथ्याचे स्पष्टमाहितीचे बुकावरून वाचणारे त्रिघांस व मुळांसही घरांत व प्रवासांत सहज उपयोग करितां येतो अशी सहाण व चाटी आणि कोठेंही औषध घेण्यास अडचण न पडावी स्रणून ठेवलेले बाटलीसह पेटीस रुपये ६ टपालस्वर्च ८१२

नुसते २१ औषधांचे नंबर २ चे बुकसह पेटीस रुपये ५ टपालस्वर्च ८०

पेटी नंबर ३ औषधें १२ किंमत रुपये ३ टपालस्व. ८०

पेटी नंबर ४ औषधें ८ सहपेटीस रुपये २ टपालस्व. ८०

सर्व पेठ्या आंगचे कुलपाच्या भरवमाळीनें मटलेल्या व मदर्शनमध्ये डाक्टर पैद्यांकडून पहिलें पदक मिळालेल्या आहेत.

अनुकूलता असेल त्याणीं पेटी संग्रहास ठेवावीच.

पत्ता

काळ्यांचा दवारवाना. } काशिनाथ महादेव काळे
राहर पुणे

या सारख्यांनीं तथासून उत्तम पसंतीपत्रें दिलेली सरोधित वैद्यांच्या सहवास आहे असेंच या टणारी

